



विद्या प्रसारक मंडळ, ठाणे

| | | |
|--------------|---|---------------------|
| मासिकाचे नाव | : | दिशा |
| संपादक | : | डॉ. विजय वा. बेडेकर |
| प्रकाशक | : | विद्या प्रसारक मंडळ |
| प्रकाशन वर्ष | : | १९९७ |
| वर्ष | : | दुसरे |
| अंक | : | ३ |
| पृष्ठे | : | ५२ पृष्ठे |

गणपत्रिका विद्या प्रसारक मंडळाच्या
“ग्रंथालय” प्रकल्पांतर्गत निर्मिती

गणपत्रिका निर्मिती वर्ष : २०१०


गणपत्रिका क्रमांक : १३



विद्या प्रसारक मंडळाचे
मासिक

दिशा

वर्ष दुसरे / अंक ३ / सप्टेंबर १९१७



संपादकीय हळदीची कथा आणि व्याप्ता

हळदीमधील जंतुनाशक गुणांकरिता बहाल करण्यात आलेल्या विशेष विक्री परवाना दाखल्याबद्दल (Patent) माहिती देताना भारतीय प्रसार माथ्यांचा सोडाळणा पुढी एकदा दिसून आला आहे. खुली अर्धव्यवस्था किंवा बाजारपेठेच्या जागतिकीकरणमुळे, अमेरिकेतील बहुदेशीय कंपन्या असे परवाने घेऊन, भारतीय शेतकी आणि ग्राहक यांना लुशाडण्याचे कुटिल कारस्थान करीत असल्याच्या कथा, ही प्रसारमाथ्यमें इमानेइतवारे अजूनपर्यंत प्रसुत करीत आहेत. प्रसारमाथ्यमांतील वैविध्य आणि संख्या वाढली की माणसाला अचूक खरी माहिती कुटकीसररुदी प्राप्त होईल, हा समजही यामुळे खोटा त्रला. या आपां कडुलिंबामधील कीटकनाशक गुणपर्मांच्या वापराबद्दलही देण्यात आलेल्या अशा परवान्याबाबत घादात खोटी माहिती या प्रसारमाथ्यांमधीनी दिली होती. अशा प्रकारचा कुठलाही विशेष परवाना, हा आपां असितवात नसलेल्या, नवीन्यर्पूण संशोधन किंवा प्रक्रियेच्या वावटीत दिला जातो. संशोधकाचे अपार कट, कल्पकता, त्याला आलेला आर्थिक खर्च, यांना संरक्षण देऊन अशा संशोधनाचा किंवा प्रक्रियेचा जेव्हा व्यापारी वापर केला जातो तेव्हा ग्राहकाला अशा विशेष परवान्यामुळे काही आर्थिक किंमत द्यावी लागते. श्री. पु. ल. देशपांडे किंवा श्री. वि. वा. शिरवाडकरांची नाटक मुद्दा लेखकाला योग्य तो योद्दता दिल्याशिवाय कायदेशीरीरित्या करता येत नाहीत. हे स्वामित्र त्यांच्यामधील प्रतिभेला दिलेले असते, पण म्हणून ते जे शब्द वापरतात, किंवा भाषा वापरतात त्यावर त्यांचा अधिकार झाला असा याचा अर्थ होत नाही. कडुलिंब किंवा हळदीच्या निर्मिती किंवा विक्रीचा संकेच, या विशेष परवान्यामुळे होत नाही किंवा तसा करताही येत नाही. परंतु या बनस्पतीमधील काही सायनांवर प्रक्रिया करून संशोधन करण्यात आले, तर अशा संशोधनामुळे किंवा अशा प्रक्रियेकरिता, विशेषत: तिच्या व्यापारी वापराकरिता, अशा प्रकारचा परवाना मिळू शकतो. डॉ. आर. ग्रेस या अमेरिकन कंपनीला कडुलिंबाच्या झाडाचा परवाना मिळाला नाही. या कडुलिंबामधील कीटकनाशक गुण असलेल्या रसायनाचे आयुष्य वाढवण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात हा परवाना देण्यात आला आहे. कडुलिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर आजही कोणालाही मुक्तपणे करता येईल. सुमारे ६३ भारतीय कंपन्यांना कडुलिंबामधील या ना त्या गुणावर प्रक्रिया केलेल्या संशोधनाबद्दल, अशा प्रकारचे विशेष परवाने प्राप्त झाले आहेत. हळदीच्या वावटीतही हीच परिस्थिती आहे. डॉ. सोमेन दास आणि डॉ. हरिहर कोहली या दोन अनिवासी भारतीय शासजांनी, मिसिसिपी विश्वापीठाच्या जंक्शन येथील वैद्यकीय केंद्रामध्ये काम करून, हळदीमधील जंतुनाशक गुण शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध केले. हा गुणार्थं आणण प्रथम शोधला आहे, असा दावा करून मार्च १९१५ मध्ये, त्यांनी त्यांच्या

विक्रीचा विशेष परवाना मिळवला. या शास्त्रज्ञांनी हळदीच्या जंतुनाशक गुणधर्माच्या बाबतीत केलेल्या कामामुळे, हळदीच्या या गुणांना आज शास्त्रीय मान्यता मिळाली आहे. प्रश्न एवढाच आहे की हळदीच्या या गुणांची माहिती भारतीय वैद्यकाला गेल्या २००० वर्षांपासून आहे. आणि महणून ही कल्पना किंवा निष्कर्ष हा नवीन नाही. ही वस्तुस्थिती भारतीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेचे अघ्यक्ष डॉ. रम्याधाराव माशेलकर कायांनी संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमधील ३२ संदर्भ देऊन दाखवून दिली. यामुळे या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी केलेला दावा अभान्य करून हा विशेष परवाना रहा. उत्तरविष्ण्यात आला, हळदीमधील औषधी गुणांबद्दल भारतीय शास्त्रज्ञांनी मूलभूत संशोधन केल्याची माहिती कारच थोड्या जणांना आहे. टाटा कर्करोग मंस्थेमधून निवृत झालेल्या डॉ. सौ. भिंडे यांनी हळदीवर केलेले संशोधन विशेष महत्वाचे आहे. मुख्यातील त्यांनी प्रयोगशाळेतील प्राण्यांमधील कर्करोगाची वाढ हळदीच्या वापरामुळे थांबवता येते हे दाखवून दिले. १९९६ च्या 'इंडियन जर्नल ऑफ फौरमेंकॉलॉजी' या संशोधनमासिकात हळदीच्या जंतुनाशक आणि हायपोलिपीडिमिक गुणधर्माबाबत त्यांनी शोधनिंबंध सादर केला आहे. १९९४ साली दिल्ली येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कर्करोग परिषदेमध्ये, हळदीचा वापर करून तोंडातील पेशीमधील कर्करोगपूर्व बदल थांबवता येतो, हेतु त्यांनी दाखवून दिले आहे. या भारतीय वैज्ञानिकांना प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देऊन त्यांचा सन्मान करणे फायद्याचे घरणार आहे.

कडुलिंब आणि हळदीप्रभाणोच, तुळस, विकळा, हडा, आवळा इ. शेकडो भारतीय वनस्पतींचे औषधी गुणधर्म भारतीय वैद्यकाला आज टाऊक आहेत. हे परंपरागत ज्ञान आपल्या संस्कृतीच्या अनेक अंगांमध्ये विख्युतते असून कथा, धार्थिक सुण, उत्सव, नीतिअनीतीच्या कल्पना इ. अनेक जीवनव्यवहारांमध्ये ते खुबीने मांडण्यात आले आहे. नवजात शिशूसाठी पहिले ६ महिने ते वर्षपर्यंत, आईचे दूध हाच आवार योग्य असल्याची संकल्पना, आपल्या परंपरेमध्ये दृढ आहे. प्रसूतिपूर्व काळामध्ये स्त्रीच्या आहारापासून तिच्या मानसिक परिस्थितीपर्यंत अनेक गोष्टी परंपरेत

सांगितल्या गेल्या आहेत. अगदी गरिबातल्या गरीब, अशिक्षितातल्या अशिक्षित भारतीय स्त्रीपर्यंत हा संदेश तिच्या परंपरागत कथा, धर्मसंकल्पना आणि व्यवहारातून सांगितला गेला आहे. आज कित्येक शतकांचे प्रयत्न यामागे आहेत. आजही भारतातल्या बहुसंख्य ग्रामीण रिहा आपल्या शिशूला स्तनपान आनंदाने आणि प्रेमाने करतात. सुशिक्षित शहरी भागांमध्ये मात्र चित्रवेगळे दिसते. महागळ्या प्रसारामध्यांचा वापर करून भरमसाठ किंमत देऊन आज हा संदेश शहरी स्त्रीपर्यंत पोचवावा लागत आहे. हळदीच्या विशेष परवान्याची कथा येथे संपत नाही. आजची कित्येक जीवनाशक औषधे नुसतीच महागळी नाहीत तर त्यांचा वापर शरीरावर विपरीत परिणामही करतो. कित्येक वेळा उपचारापेक्षा रोग परवडला असे म्हणण्याची पाळी येते. अगदी साध्या सर्दी खोकल्याला सुट्टा ही औषधे वापरली जातात. हळदीमधील उपयुक्त तत्व काढून अशा साध्या रोगांवर ते वापरता येईल. हळदीच्या शेतीला यामुळे प्रोत्साहन यिळेल, विज्ञानाचा इतिहासही आज महत्वाचा आहे. जीवनाशक औषधांचा शोधया शतकाच्या मुठ्यातीला पाश्चिमात्य देशांत प्रथम लागल्याची या इतिहासात नोंद आहे. भारतीय वैज्ञानिकांनी हळदीच्या बाबतीत शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध झालेले हे सत्य जागतिक व्यासपीठावर मांडून या इतिहासामध्ये योग्य तो बदल करून घेतला पाहिजे. हळदीचा विजय महणजे अमेरिका किंवा पाश्चिमात्य यांचा पराभव अशा भोंगळ आणि नकारात्मक भूमिकेतून हे होणार नाही.

डाऱ्या सिद्धान्तवादाला बांधल्या गेलेल्या सुधारकांना या सर्व परंपरा अवैज्ञानिक, भोंगळ आणि अंगशद्दा घाट आल्या. इतका आल्यातकी समाज आज जगाच्या पाठीवर कुठेही नसेल. हळद आणि कडुलिंब यांच्यापासून घडा घेऊन, आजच्या प्रगत वैज्ञानिक कसोट्यांचा फायदा घेत, मानवाच्या म्वास्थ्याला उपयोगी पडेल अशी माहिती परंपरागत ज्ञानातून हुडकून काढून ती शास्त्रीय कसोट्यांवर मांडणे, हीच आजच्या काळाची गरज आहे. मग हे काम अमेरिकेत किंवा जगात इतर कुठेही झाले तरी चालेल, त्याचे स्वागतच करायला हवे.

• • •



विद्या प्रसारक मंडळाचे
मासिक

दिशा-

वर्ष दुसरे / अंक ३ / सप्टेंबर १९९६

संपादक

डॉ. विजय वा. बेडेकर

सहसंपादक

श्री. प्रकाश ल. वैद्य

कार्यालय

विद्या प्रसारक मंडळ,
डॉ. बेडेकर विद्यामंदिर,
नौपाढा, ठाणे - ४०० ६०२.

वार्षिक देणगी

रु. २०० / -

मुद्रक :

परफेक्ट प्रिण्ट्स,
२२, ज्योती इंडस्ट्रियल इंस्टेट,
नूरीवाबा दर्गा रोड,
ठाणे - ४०० ६०१.

अनुक्रमणिका

| | | |
|---------------------------------------|--------------------------------|------------|
| १) संपादकीय | डॉ. विजय वा. बेडेकर | मुख्यपृष्ठ |
| २) सुभाषित | प्रा. (डॉ) मोरेश्वर दि. पराडकर | ३ |
| ३) दृक्षात्राव्य माध्यमे : वैशिष्ट्ये | श्री. प्रकाश ल. वैद्य | ५ |
| ४) भारतीय वास्तुशास्त्राचा परिचय (११) | डॉ. र. पु. कुलकर्णी | १७ |
| उत्तर भारतीय शैलीचे देवालय | | |
| ५) एककालिकता - एक वैधिक तत्व ? | श्री. पु. ह. बेडेकर | २७ |
| ६) भारतीय मळुंची मळुंपुराणांतर्गत | श्री. मन्मथ म. परोटे | ३१ |
| प्राचीन व्यायामपुराणाती | | |
| ७) आमची महाविद्यालये - | प्रा. य. भ. पिंडे | ३३ |
| आजची आणि उद्याची आव्हाने | | |
| ८) परिसर वातां | प्रा. मोहन पाठक | ४१ |

लेखक - परिचय

१. डॉ. विजय वा. बेडेकर

वैद्यक व्यावसायिक, अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आणि घटवळींगी निगदित, अप्यह-प्राच्यविद्या अभ्यास संस्था, भारत सहकारी बँक, सत्यशोप संस्था; अनेक परिसंवादांचे संयोजन, संशोधनपर लिखाण, शोध अंप्रब्रह्मेचा या पुस्तकांचे लेखक.

२. प्रा. (डॉ) मोरेश्वर वि. पराडकर

संस्कृत आणि हिंदी भाषेचे पंडित, अनेक वर्ष संस्कृतचे अध्यापन; आणि प्राचार्य महणून पंदारकर कालेज, डॉक्टरली मधून निवृत्त, बंबई हिंदी विद्यापीठाचे मानद कुलपती; संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी मधून विपुल संशोधनपर लिखाण, सत्वक या पुस्तकांचे लेखक.

३. श्री. प्रकाश ल. वैद्य

आप. आप. टी. पवई, मुंबई, येथून बी.टेक (इलेक्ट्रिकल) ही पदवी संपादन, व्यवसाय; इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात सल्लागार विशेष आवड आणि संशोधन; भाषा आणि संगीत या विषयांत.

४. श्री. धुंडिराज हारि बेडेकर

M.A. (हिंदी) B.Sc.(Chem. Hons.) भारताच्या संरक्षण विभागानन् (Director General of Inspection) - प्रिन्सिपल सायंडिफ़ोक ऑफिसर (P.Sco.) महणून निवृत, गेल्या ३५/२० वर्षांपासून परामानसासाठाचा भाष्याम, पुण्याच्या बेंडविजान मंडळाचा सदस्य, १) प्राचीन भारतीय विज्ञान विद्या हातावर ४/६, वर्ष संशोधन, व्याख्याने व लेख प्रसिद्ध केले, २) यज्ञसंस्था व पर्नन्य हातावर काही संशोधन सुरु, स

५. श्री. रघुनाथ प. कुलकर्णी

अधियंता महणून शासकीय सेवेनन निवृत, प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राचा विशेष अभ्यास व संशोधन, अभियांत्रिकी संशोधन पत्रिकानुन अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध, काल्यपत्रहिताया शिल्पशास्त्रावरीन संस्कृत ग्रंथांचे मराठीन भाषांनर, प्राचीन वास्तुगुणस्त्रावर हिंदी, मराठी व इंग्रजीन ग्रंथरचना.

६. प्रा. य. भ. भिंडे

वाणिज्यविभाग, जोगी बेडेकर महाविद्यालय, डाणे, M.Com. D.B.M. व्यवस्थापन शास्त्रासाठी पाहूने व्याख्याने, पदवी, पदव्यूतर विद्यार्थ्यांना शिक्कियण्याचा सुमारे ३० वर्षांचा अनुभव, 'Essentials of Marketing' आणि 'A Text book of Marketing Research' ही सहलिसिल पुस्तके आर्थिक, सामाजिक, व्यवस्थापकीय विषयांवर लेख प्रसिद्ध, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी संविधिल

७. श्री. मन्मय म. घरोटे

प्राचीन भारतीय संस्कृतिचे अभ्यासक.

८. प्रा. मोहन पाटक

गेली २०-२२ वर्षे वि.प्र. मंडळाच्या बांदोहकर विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात रेवा, मराठी व ग्रंथालयन शास्त्राचे गेली १६ वर्षे अध्यापन, मुंबईच्या साहित्य संघानन् 'साहित्य विशारद' ही पदवी प्राप्त, १९७५ पासून सातान्याने अनेक नियतकालिकानन् विविध विषयांवर विपुल लेखन, टाण्यांतील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संवंध.

सुभाषित

अद्यापि दुर्निवारं स्मृतिकन्या वहति नाम कौमारम् ।
 मदभ्यो न रोचते सा असन्तोऽप्यस्मै न रोचन्ते ॥१॥
 दुनुभिस्तु नितरामवेतनस्तनुखादपि 'धनं धनं धनं' ।
 इत्थमेव निनदः प्रवर्तते किं पुनर्विदि भवेत् सचेतन ॥२॥
 वस्य वष्टी चतुर्थी च विहाय च विहाय च ।
 वस्याहं द्वितीया च द्वितीया स्यामहं कथम् ॥३॥
 चतुरः सर्वि मे भर्ता वद्विखति
 स तप्यरो न वाचयति ।
 तस्माद्यधिको मे
 स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति ॥४॥

संस्कृत सुभाषितकाराना विनोदाचे वावडे नव्हते;
 किंबहुना जीवनात विनोदाचा विंगुळा आवश्यक असस्तो हे
 ओळखून त्यांनी विनोदाचा आपार घेऊन जीवनातील
 विसंगटीवर बोट ठेवलेले आहे.

सुरवातीलाच गमतीने सुभाषितकार म्हणतो,
 'स्तुती नावाची कन्या अजूनही कुमारीच राहिलेली आहे;
 कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात आणि या दोन्ही
 लोकांचे स्तुतीशी पटत नाही.' हे दोन प्रकारचे लोक म्हणजे
 सज्जन आणि दुर्जन. यांपैकी सज्जनांना ती (म्हणजे स्तुती)
 आवडत नाही. सामान्यपणे माणसे स्तुतीला भाडतात,
 'स्तुतिप्रिया: मनुष्या:' हे त्या दृष्टीने खो, परंतु जे सज्जन
 असतात ते स्तुतीला न भाडता कर्तव्यबुद्धीने आपले काम
 करीत असतात. त्यांना, स्तुती करणारे लोकच काही
 कारणाने निन्दाही करतील याची जाणीव असते. दुर्जनांचा
 विचार केला तर स्तुतीला ते पसन्त पडत नाहीत अर्थात ही
 स्तुती म्हणजे खुशामद नव्हेहे उपर्युक्त आहे. खुशामद ही खोटी
 स्तुती आणि ती दुर्जनांना खूश करण्यामातीच असते.
 म्हणूनच या सुभाषितात स्तुतिसंघी कन्या अद्यापि कुमारीच
 राहिली असल्याचे खुदीदारपणाने सांगितले.

दुसरे सुभाषित तर आज फारच खो ठरलेले
 दिसते. दुनुभिं किंवा नगारा हा अचेतनच परंतु तोही 'धनं
 धनं धनं' असा आवाज (निनदः) काढतो म्हणजेच 'धनं धनं
 धनं' असे म्हणत असस्तो अशी कल्पना करून सुभाषितकाराने
 प्रश्न विचारला, अचेतन असणाऱ्या नगाऱ्याची ही कथा मग

आनन्दताण्डवपुरे द्रविडस्य गेहे
 चित्रं वसिष्ठ व नितासम्पान्नापात्रम् ।
 विशुद्धतैव परिवृत्यति तत्र दर्वी
 धारं विलोकयति योगवलेन सिद्धः ॥५॥
 उष्ट्राणां तु गृहे लाङं गर्वभा: शान्तिपात्रकः ।
 परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहोष्टवन्निः ॥६॥
 कमले कमला शेते हरः शेते हिमालये ।
 क्षीराभ्यौ च हरिः शेते मन्य मत्कुण्डल्या ॥७॥

डॉ. मी. दि. पराढकर

तो चर चेतन म्हणजे जाणता झाला, त्याच्यात वैतन्य निर्माण झाले. यदकदाचित तो जिवंत झाला तर मग भनाशिवाय त्याला काहीच दिसणार नाही किंवा दिसू नवे यात नवल नाही. आज समाजात बोकाळलेल्या चंगळवादाचे मूळ या पनाबदलच्या, पैशाबदलच्या अपार आकर्षणात आहे. स्वातंत्र्यानंतर 'धनं-धनं-धनं' चा ओरडाच चालू झालेला दिसतो. सूक्तासूक्त मार्गानी पैसा मिळवणे हेच घ्येच होऊन बसलेले असत्यामुळे आजचा चंगळवादाचा पुरस्कर्ता हा वैतन्य लाभलेला म्हणजे जिवंत झालेला नगाराच झालेला आहे ही या सुभाषितकाराची हसत हसत केलेली मद्भिन्नाधी वस्तुतः विदारक आहे.

तिसऱ्या सुभाषितातले विनोदाचे क्षेत्र निराळे आहे. याच्या मुळाशी एका विद्यावातीला, त्याकाळी संस्कृत जाणणाऱ्या मुलीला मार्गाणी धालणाऱ्या वराची कथा आहे. त्या संस्कृत मुळाची न जाणणाऱ्या वराला तिने नकार का दिला हेतिनेच विनोदाने सांगितले. व्याकरण येणे हे त्याकाळी आवश्यक होते (आणि तसे पाहिले तर आजही भाषेच्या दृष्टीने आवश्यक आहे). या याने 'विहाय' ही वष्टीची विभन्नी 'विहाय' ही चतुर्थी असे सांगितले आणि 'अहम्' ला द्वितीयेचे रूप करून टाकले. वस्तुत 'विहाय' हे वि+हस या शातूचे त्यव्यन्त अव्यय याचा (अर्थ 'हसून') आणि 'विहाय' हे वि+हा याचे हे त्यव्यन्त (अर्थ 'टाकून'). वराने 'स्य' वरून पिलिले वष्टीचे रूप आणि 'य' या प्रत्ययावरून ते चतुर्थीचे रूप महटले आणि 'अहम्' चा अर्थ 'मी' असतांना त्याला

द्वितीया विभक्ती महटले, अशा अडाण्याची 'द्वितीया' म्हणजे 'परातील दुसरी' किंवा 'बायको' भी कशी होऊ असा त्या विद्याकरीचा प्रश्न अगदी विनतोडव आहे, कथा जरी काल्यनिक मानली तरी संस्कृतसम्बन्धीचे इतके अळान शोचनीयच ! पूर्वकाली संस्कृत ही सामान्य बोधभावा असताना त्या भाषेवरलचे इतके अळान खटकणारेच ठरले तर नवल नाही. माहिती नसताना दढपून सांगण्याचा पद्धतीवरही या सूक्तीत मजेदार टीका केलेली आहे, आणि तीही हसत हसत.

चौथा श्लोक दोन मैत्रिणीचे मजेदार संभाषण सांगतो, या आपापल्या पतिराजांची प्रशंसा करताना जे तुज सांगतात त्यावरून प्रवृचंद हसा निर्माण होतो, पहिली दुसरीला म्हणते, 'सखि, माझे यजमान फारच हुशार, ते जे काही लिहितात ते दुसऱ्या कोणाला वाचता येत नाही, इतके गहन (?) किंवा गूढ (?) असते ते', हे ऐकल्याबरोबर तिच्या मैत्रिणीने उत्तर दिले, अग हे काहीच नाही, माझे यजमान याच्याही पतीकडे आहेत, ते स्वतः जे लिहितात ते त्यांना मुद्दा वाचता वेत नाही, मग इतरांचा काय पाड लागणार ? आपल्या माणसाचा कैवार अवश्य यावा, ती माणसाची प्रवृत्ती आहे; पण तो घेताना थोडे औचित्याचे भान राखावे, उगीच दुसऱ्याचा कुररोडी करण्याचा प्रवायत करू नव्ये हा योग्य या सुभाषितातून येण्यासारखा आहे.

पाचवा श्लोक आनन्दांडव नावाच्या शहरातल्या एका द्रुविड ब्राह्मणाच्या परातीली कहाणी सांगणारा आहे. याच्या परातले आज्ञ्य-पात्र म्हणजे तुपाचे भाड्डे मोठे आश्वर्य (चित्र) निर्माण करणारे आहे, त्याची तुलना विसिष्ट-पत्नी अरुनधर्मीशीचे केलेली आहे, कारण या भांड्यातली पळी (दर्वी) अगदी विजेप्रमाणे सरखी नाचत असते आणि तिच्यातून पडणारी तुपाची घार सहज कोणाला दिसूच शकत नाही. एखादा योगाच्या सामर्थ्यवर सिद्धी प्राप्त झालेला मिद्दुष्यवती तुपाची घार पाहूशकेल. म्हणजे विद्युत्तुलेप्रमाणे इकून तिकडे तळपण्याचा पळीतून तुपाची घार आहुती घेणाऱ्या अग्रीता किंवा जेवायला बसलेल्या अलिथीता दिसण्यासारखे नसते. वस्तुत ही कंबूषणाची पराकाढा आहे, किंवाहुना त्याच्यावरच विनोदाच्या मदतीने केलेली ही टीका मोठी व्याजातक आहे, अशा तन्हेची तुपाची घार परणाऱ्या या ब्राह्मणाच्या शहराचे नावही 'आनन्दांडव'

असे म्हणून सुभाषितकाराने व्यङ्गपूर्णीची बहार केलेली आहे. आनन्दाचे ताण्डव असणाऱ्या शहरात, असे वर्णन करून सुभाषितकाराने कंबूषणाचा कल्प दाखवला.

सहाचा श्लोक अर्धाच्या दृष्टीने हसत हसत आजच्या स्तुतिपाठक मंडळाकडे निर्देश करणारा आहे. उंटांच्या विवाहाचा प्रसंग, त्यात शान्तिपाठ म्हणणारे कोण? तर गाढवे, मग प्रशंसेला काय उणे ? गाढवे महणतात, 'काय मुंद्र रूप आहे' आणि यजमान अतिथीकडे पाहून म्हणतात, 'वा वा काय गोड गळा आहे हे' ! खरे गुण नसताना ते अंगी चिकट्यून गुणहीनांनी एकमेकांची प्रशंसामा कारवी हे स्वाभाविक आहे. प्रसिद्धीचेही तंत्र असते आणि ती आपापल्या गोटातील व्यक्तीना कशी मिळवून द्यावी यात तरवेज असणाऱ्या व्यक्तीच्या व मंडळांच्या जमान्यात परम्पर प्रशंसेला उत्त येतो आणि 'अहो रूपम् अहो ध्वनिः' या पद्धतीची खुशामद कशी चालू असते यावरचे भेद इटपट प्रसिद्धी मिळवणाऱ्यांचे होक्ते उपडवणारे आहे. यातला विनोद विचारवंतांच्या दृष्टीने थोडा बोचरा, परंतु नेहमी अनुभवास येणारा आहे.

शेवटच्या सातव्या श्लोकात संस्कृत विनोदकारांनी देवोदेवतांच्या समावेश करून परिहासाता वेगळी किनार मिळवून दिली, कमला म्हणजे लक्ष्मीचे निवासस्थान कमळ 'लक्ष्मीपदालया पदा' असे अमरकोशात महटलेले आहे. शकर हिमालयावर निवास करतो हेही पुराणात प्रसिद्धच आहे, आणि विष्णू क्षीरसागरात शयन करतात हेही परंपरेत सर्वांना माहीत आहे. पण याचे कारण काय ? कशी म्हणतो मला याटेपा तिथानाही मत्कुणाची म्हणजे ढेकाणाची कार भीती याट असावी म्हणून लक्ष्मी, शंकर आणि विष्णू यांनी अगदी थंडगार अगी कमळ, हिमालय आणि क्षीराचा म्हणजे दुपाचा समुद्र ही ठिकाणे निवडली. 'ढेकाणांनी मज पिसालिस' ही लक्कार करायला त्यांनी जागाच ठेवली नाही, अर्धात ही वस्तुस्थिती नाही, यात निर्मल विनोदच आहे हे उघड आहे. बीचनाकडे विनोदाने बपण्याचा दुष्टिकोण स्वीकारता तर जीवन सुसऱ्य होते आणि आनंदाने जगता येते, मत्कुणांचा म्हणजे अडचणीचा बाऊ करण्याची पाळी येत नाही हा 'बोध खरा'.

दृक्श्राव्य माध्यमे : दूरदर्शन

श्री. प्रकाश ल. वेण्ड्य

प्रास्ताविक : 'कर्करोग व सामाजिक प्रणाली' या ११ व्या लेखात कलाविष्काराचा विचार केला. स्वैराचारातून कुटुंबभंजन, जातिभंजन व शेवटी सामाजिक हास होऊ शकतो. व्यावसायिक नीतिमत्ता व्यक्तिस्वातंत्र्याला मर्यादा घालते, परंतु काही अपुनिक कलाकारांना पूर्ण स्वतंत्र्य हवे आहे. स्वैराचाराचे समर्थन करणाऱ्या लेखनाबरोबरच शरीरप्रदर्शनव उत्तेजक हावभाव यांवरही बंधने त्यांना नको आहेत. देहप्रदर्शनालाच सौंदर्य समजले जाऊ लागले आहे. त्यात तारतम्य करता यावे म्हणून आपण दृश्य सौंदर्य, मानवी सौंदर्य व बालकसौंदर्य यांचा विचार केला व यावावत काही मूलभूत नैसर्गिक निकय आढळतात हे पाहिले. स्वैराचार व त्याचे समर्थन करणारा स्वैराविष्कार यांमुळेच कर्करोगसंदृश प्रक्रिया सुरु होऊन समाजहास होतो हेपाहिले. अर्थिक भोगावाद, राजकीय भृष्टाचार व सामाजिक स्वैराचार यांतील प्रक्रिया सारखीच आहे हेही लक्षात आले.

आविष्काराचा आशय काहीही असला तरी अभिव्यक्ती संदेशवाहक माध्यमातून होते. १२ व्या लेखात दृक्श्राव्य माध्यमांची वैशिष्ट्ये पाहिली. यात श्राव्य माध्यम सत्त्वगुणी, उपयुक्त व हितकारक आहे असे सूचित केले. भाषा श्राव्य असते, वाङ्मय हेही बोललेलेच असते. साहित्य हे त्याचेच लिखित रूप असते व मानवी संस्कृतीत भाषा व लेखन अतिशय महत्त्वाची आहेत.

दृश्य माध्यमांत चित्र, शिल्प हे भाषाहीन असले तरी नाटकात भाषा आवश्यक असते. नाटक व त्याचे अलिकडचे भावांड चित्रपट यांची वैशिष्ट्ये आपण पाहिली. नाटक हे भाषेहितकेच जुने माध्यम आहे व त्याचे साहित्य आणि संस्कृतीशी जवळचे नाते आहे. ते नटप्रधान असून अभिनय, पाठातर अशा अनेक मानवी गुणांना त्यात महत्त्व आहे, व तंत्रज्ञान लागत असले तरी त्याचे महत्त्व दुव्यम आहे. याउलट चित्रपट बाहुदृष्ट: नाटकाप्रमाणेच असला तरी त्यात साहित्यिक मूल्य कमी असून तंत्रज्ञान व कारखानदारी मात्र जास्त असते. पैसा व प्रसिद्धी पुक्कळ मिळत असली तरी ते साहित्य व नाट्याइतके प्रतिष्ठित माध्यम समजले जात

नाही. नाटकाने उद्बोधन व समाजहित सापता येते, पण चित्रपटातून असे काही घडल्याचे अभावानेच आढळते. दूरदर्शन :

नाट्य व चित्रपट यांचे सर्वांत आधुनिक भावांड म्हणजे दूरदर्शन (टीवी). विज्ञानतंत्रज्ञानातील प्रगतीचा तो परिपाक आहे. आज या तिन्ही माध्यमांची स्पृश्य चालू आहे. चित्रपट आल्यापासूनच नाटकाची पीछेहाट होत आली आहे, व आज तर ते अभिजनांचा सहभाग व राजाश्रय यांमुळेच टिकले आहे. नाट्यगृहे उभारणे देणगी किंवा अनुदानाशिवाय अशक्य आहे. सुपातले दाणे जात्यातल्यांना हसतात त्याप्रमाणे चित्रपटाचे यश आहे, कारण चित्रपटावरही दूरदर्शनमुळे अशीच पाळी येऊ लागली आहे. चित्रपटगृहे एके काळी नफ्यात होती, इतकेच नव्हे तर माणगी अधिक असत्यामुळे ती 'हाऊस फुल' असत, व तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्यांचे फावे, आता मात्र हे भाष्य कार घोड्या चित्रपटांच्या वाटाला येते, चित्रपटगृह अर्पें अधिक भरले की पुक्कळ, असे मानण्याची पाळी येते. लोकाश्रय असा का बदलत गेला आहे हे समजण्यासाठी माध्यमांचे गुणधर्म जाणून घेतले पाहिजेत.

प्रवास व भेट :

नाटकासाठी नाटकाच्या स्थानापवैत प्रवास करावा लागतो. नाट्यगृहे दूर दूर असतात. त्यामुळे नगरातही पुक्कळ प्रवास करावा लागतो. खेडोपाढी तर प्रवास हाच एक कार्यक्रम होऊन बसतो. तमाशाला जाण्यासारखेच गाड्या जोडून प्रेक्षक इष्ट स्वाली पोचतात. संगीतसभेचे ही असेच असते. त्यासाठी दूरदूरवरून श्रोते जमतात, उदा, पुण्याच्या सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सवासाठी मुंबईहून पुक्कळ जण जातात व असे करण्याखेरीज उपाय नसतो, कारण तसा कार्यक्रम मुंबईत होत नाही. सर्व युरोपीय संगीतकारांत बुद्धिमान गणाला गेलेला योहान सर्वेस्टियन बाख हा तर एकदा एक संगीताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी ३०० किलोमीटर अंतर चालून गेला होता !

जे प्रेक्षकांचे व श्रोत्यांचे, तेच कलाकारांचे, नाटक कंपनीचे बिन्हाड विच्चाप्रमाणेच पाठीवर असते, तिला राज्यभर छिडावे लागते, कारण प्रेक्षकांना राज्यभर प्रवास करायला लावणे अव्यवहार्य आहे, यामुळे नाट्यकलाकार होणे हे फारसे मुख्य नसते, त्यात कीटूंविक अमुविधा उद्भवते, इतके कळून हे कलाकार फार श्रीमंत झाल्याचे दिसत नाही, तरीही अनेक जग्हाहे कृष्ट उपसताना आढळतात. काही जण पोटार्थी असले, तरी इतर काही कलेच्या प्रेमापोटी व रसिकांकडून शाबासकी मिळविण्यासाठी यात पडतात हेही निश्चित. नाटकात भले पैसे मर्यादित मिळत असतील, प्रसिद्धी त्यामानाने जास्त मिळते, पण प्रतिष्ठा मात्र पिढू शकते, नाटक हे सांस्कृतिक दृश्या महात्म्याचे माध्यम आहे, त्यामुळेच शाळेपासून त्याचा परिचय करून देण्यात येतो व महाविद्यालयीन, होशी, व्यावसायिक, प्रायोगिक अशा अनेक पातळ्यांवर, ते फोफावते, शासनही सर्वां आयोजित करून नाट्यकलेला उत्तेजन देते, यामुळेच चित्रपट व दूरदर्शन यांच्या गदारोऽताही नाटक तपून राहिले आहे.

संगीत कलाकारांचे ही असेच आहे, ते कुठेही स्थायिक झाले तरी त्यांना देशभर वणवण करावी लागते, काही उच्चतम कलाकारांचे मानधन सामान्य माणसाच्या वर्षाच्या पगाराएवढे असले तरी असे कार्यक्रम महिन्यातून दोनचारच होतात, याउलट नाटकाचे महिन्यात पंचवीसीसाठी प्रयोग होऊ शकतात, पुष्कळ उत्पन्नाचे आधुनिक गमक म्हणजे आयकर अधिकाऱ्यांची पाढ पढणे, वरेच चित्रपटव्यावसायिक या 'प्रतिष्ठे'ला वारंवार पात्र ठरत असल्याचे दिसते, तरी नाट्यव्यावसायिक किंवा गायकवादक अशा पदास पोचल्याचे आढळत नाही, सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत म्हणतात, ते खोटे नसावे ! एकूण काय नाटक व संगीत यांसाठी कलाकार व रसिक या दोघांनाही प्रवास करून मुहूर्त गाठावा लागते.

चित्रपटाचे मात्र तसे नाही, चित्रपट हा सवडीने बनतो, बहुतेक सर्व चित्रीकरण स्टुडिओत एकाच ठिकाणी होते, बाहु चित्रणासाठी दौरा काढला तरी तो तात्पुरता असतो, तीन तासाचा चित्रपट चित्रित करण्यासाठी पंधरा दिवस पुले तरी तो उच्चांकच ठेल. बहुदा काही महिने

लागतात व कपीकृपी अनेक वर्षेही निघून जातात, त्यामुळे वेळेचे बंधन कमी असते, चित्रण चालू असेल तेब्बा मात्र कारखान्याप्रमाणे सधीनी वेळेवर उपस्थित असावे अशी अपेक्षा करण्यात वावगे नाही, परंतु अनेक कलाकार राजकीय नेत्यांप्रमाणे उशिरा वेळ्यास, किंवा न येण्यास कमी करत नाहीत, नाटक हे रोजच्या रोज वेळेवर प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानप्रकारासे कालबद्द असते, तर चित्रपटहा सावकाश लिहिल्या जाणाऱ्या पुस्तकाप्रमाणे असते. एक नट एका वेळी दोनतीनपेक्षा जास्त नाटकात बाम करणे शक्य नसते, कारण प्रयोगाच्या वेळा व दौन्याची ठिकाणे यांची सांगढ घालणे कठींण होते, चित्रपटाचे मात्र तसे नाही, तीर्थक्षेत्रातला नापित अनेकांचे आर्धवट मुळंण कळून त्यांना अडकवून ठेवतो त्याप्रमाणे आधार्हीचे चित्रपटकलाकार एका वेळी अनेक म्हणजे दहा किंवा अधिक चित्रपटातून भूमिका स्वीकारतात, व तुकड्यातुकड्यांने ते पुरे करीत बसतात, मर्यादित भूमिका स्वीकारल्या तर शांतपणे काम करणे शक्य आहे व मोजकेजण तसे करतातही; परंतु बन्याच जणांना हे औटपटके राज्य यातो, त्यामुळे शक्य तितके पदात पाडून घेण्यासाठी ते धावपळ करीत राहतात व नाट्यकलाकारांसारखेच पक्कापक्कीचे जीवन जगतात.

प्रेक्षक :

अर्थांत कलाकारांना वणवण करावी लागली तरी त्यांना त्याचा मोबदला मिळत असतो, परंतु प्रेक्षकांना मात्र पदरमोळ करून कार्यक्रमाला जावे लागते, त्यामुळे त्यांच्या मुखदुखांकडे वधितले पाहिजे, नाट्यगृहे धोडी असतात व नाटकाचे प्रयोगांनी मर्यादित असतात, त्यामुळे नाटकासाठी वाट पाहून प्रवास करून वेळ साधावी लागते, तसेच संगीताचे आहे, त्यामुळे खरे रसिकच हा खटाटोप करतात, एकूण समाजात यांची संख्या मर्यादित असते, बालके व वृद्ध यांचे प्रमाण कमी असून केवळ काही मुसंस्कृत मध्यमवर्यीन व्यक्तीच असे करताना दिसतात.

चित्रपटगृहे मात्र त्या मानाने पुष्कळ असतात, एका नाट्यगृहाबरोबर दहा चित्रपटांहे सहज आढळतात, चित्रपटांचे खेळांही जास्त, दिवसाला तीन ते चार असतात, नाटकाचा बहुदा सरासरी एकच खेळ होतो, अशी तीसचालीसपट आसनसंख्या असूनही चित्रपटतिकिंदांचा

काळावाजार चालत असे, यावरून मागणी किंवा प्रचंड होती हे लक्ष्य येईल. नाटकाच्या वाटायाता असे भाष्य कथीच आले नाही. इतम्हा मोळ्या संहयेने जाणारे प्रेक्षक बहुदा अभिजन नसतात, ते अल्पशिक्षित किंवा अशिक्षित, अल्पवयीन, करमणुकीचे भुकेले असतात. यांची संहया प्रचंड आहे. तीवर डोळा ठेवूनच चित्रपट निर्मिते जातात. समीक्षक हे अभिजन असतात व त्यांच्या आश्रयावर चित्रपट चालत नाही. त्यामुळे समीक्षकांना आवडणाऱ्या उच्चभू चित्रपटाकडे प्रेक्षक पाठ फिरवतात; याउलट समीक्षकांनी नाके मुरडलेल्या चित्रपटाला तोबा गदी होऊ शकते. गर्दीसा हातपाय असतात पण होके नसते, व तिचे मानसग्रास्त्र निराळेच असते. पूर्वी नीटंकी किंवा तमाशाला जे स्थान होते तेच नंतर चित्रपटाला साखले. गहाभरू चित्रपटांना त्या पातळीवरून वर येता आलेले नाही.

चित्रपटगृह सहसा जवळ असते व त्यात आठवड्याचे सर्व दिवस रोज ५ खेळ असतात. त्यामुळे कुणालाही सहज वाटेल तेहा चित्रपटाला जाऊन बसता येते. शिवाय चित्रपट एकजण एकदाच पाहील असेही नाही. लहान मुलाला जसे तीच तीच गोष्ट परत सांगितली तरी कंठाला येत नाही, तसे या शौकिनांना एकच चित्रपट अनेक वेळा पाहिला तरी चालतो. हे केवळ सामान्यजनांनाच लागू आहे असे समजून नये. काही लक्ष्यप्रतिष्ठित चित्रकारही एकच चित्रपट अनेक वेळा पाहून त्याची जाहिरात करण्यात घन्यता मानतात, व लोकप्रिय गहाभरू चित्रपटात त्यांना सांस्कृतिक साक्षात्काररी घडतो म्हणे!

नाटकासाठी काही किमानप्रेक्षकसंघ्या आवश्यक असते, नाहीतर नाटक करणे परवडत नाही. त्यामुळे नाट्यगृह फार छोटे उदा. 100 आसनांचे असून चालत नाही, म्हणून नाट्यगृहांची संहया कमी असते. याउलट चित्रपट हा छापील असल्यामुळे खेळाचा खर्च मर्यादित असतो, भव्य चित्रपटांनांवरूप ठोळ्या हौलमध्येही 16 मि. मी. चा चित्रपट दाखवता येतो. इतकेच काय तंबूत चित्रपट दाखवणारी फिरती चित्रपटगृहेही असतात. अशा वितरणव्यवस्थेमुळे चित्रपट हे लोकांश्रय लाभलेले माझ्याम झाले. कमीत कमी प्रवास, सोईच्या वेळा, विविधता व परवडणारे दर यांमुळे चित्रपटांनी नाटकांमुळे आपांडी मारली आहे. चित्रपटव्यवसायाचा प्रेक्षकवर्ग नाटकांच्या

प्रेक्षकवर्गाच्या 100 पट आहे असे मानता येईल. तसेच नाटकांतील उलाडाल 1 कोटी रुपयांची होत असेल तर चित्रपटांत 100 कोटी रुपयांची होत असेल. आपांडीचा नाट्यअभिनेता 1 लाख रुपये कमवीत असेल तर चित्रपट अभिनेता 1 कोटी रुपये कमावील.

चित्रपटातला आर्थिक व्यवहार प्रचंड आहे. त्यामुळे पैसा व त्या प्रमाणात विकातची प्रसिद्धी भरपूर मिळतात. नाटक ही मुळात कलाच आहे व त्यातला व्यवसाय गौण आहे. चित्रपटाचे मात्र उलटे आहे, त्यात कलेपेक्षा कसबव तंत्रज्ञान जास्त आहे. त्याचप्रमाणे आपुनिक उद्योग व व्यापाराचे त्यात प्रावल्य आहे. यामुळेच, नाटक तिकीट लावून होत असले तरी त्यावर करमणूक कर नाही. याउलट चित्रपटाचे किटावर अवाच्या सवा करमणूक कर लादला जातो. ज्याप्रमाणे सिगारेट, दारू यांच्या शौकिनांकडून शासन करवसुली करते त्याचप्रमाणे चित्रपटप्रेक्षकांकडून करते.

नाट्यसर्थी भरवून, पुऱ्यकला यांच्यातील वाटाला उत्तेजन देते, तसेच ते पारितोषिके देऊन, नाट्यगृहे यांच्यातील वाटाला उत्तेजन देते. तसेच ते पारितोषिके देऊन व करमणूक परताव्यातून प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना उत्तेजन देते. परंतु देशव्यापी हिंदी चित्रपटाला मात्र असे उत्तेजन किंवा सवलत नाही. याउलट अभिजन त्याच्याकडे व त्याच्यातील कलाकारांकडे संस्कृतिभंजक असल्याप्रमाणे पाहतात. चित्रपटात प्रसिद्धी आहे पण प्रतिष्ठा नाही, लक्ष्मी आहे पण सरस्वती नाही.

नाट्यकला इतकी सोज्वळ असूनही पूर्वी नाटकात काम करणारा विधडला असेच मानले जाई. आता सुशिक्षित कर्गाला नाटकाविषयी आल्मोदयाव चित्रपटाविषयी तिटकारा आहे. परंतु बहुसंख्या सामान्यजनांना चित्रपटाचे अनावर आकर्षण आहे. त्यातल्या प्रसिद्धीलाच प्रतिष्ठा व दिल्याऊपणालाच सौंदर्य मानण्याची चूक अनेकदा होते.

नाटकासाठी व चित्रपटासाठी दुरुन यावे लागते किंवा दूर जावे लागते त्यामुळे दूर जाऊन घेतलेले दर्शन म्हणजे दूरदर्शन असा मध्यमपदलोपी समास होऊ शकेल. परंतु आपुनिक दूरदर्शनात दूरवरचे दर्शन घरवसल्या पडते. म्हणजे भक्ताने देवाच्या शोधात हिंडण्याएवजी देवच घरी येऊन भेटतो.

दूरदर्शन :

ज्याप्रमाणे आकाशवाणीमुळे धरच्या घरी कार्यक्रम ऐकता येऊ लागले, त्याचप्रमाणे दूरदर्शनामुळे तेपाहता येऊ लागले, महाभारतात संजयाला दिव्यदृष्टीने दूरवरचे दिसत होते, तसे आज तंत्रज्ञानामुळे कुणालाही दिसू शकते. आकाशवाणी व दूरदर्शन दोन्ही विवृत्युंबकीय लहरीवर अवलंबून आहेत, अलिकडचे पेजर व मोबाइल दूरध्वनी देखील अशाच तंत्रज्ञानावर आपारलेले आहेत. याला इंग्रजीत broadcasting म्हणजे सर्वत्र केकणे असे म्हणतात. विहीर किंवा तलाव यातले पाणी मिळविण्यासाठी उडून जावे लागते, नाटकसिनेमा बथायला गेल्याप्रमाणे प्रवास करावा लागतो. याउलट पाऊस म्हणजे आकाशजल ज्याच्या त्याच्या अंगणात धरपोच पडते, त्याचप्रमाणे दूरदर्शन आपले आपण घरी पोचते. दूरदर्शनासाठी प्रेक्षकाला प्रवास करावा लागत नाही. अर्थात कलाकारांनीही कार्यक्रम दूर कुठे तरी कपी तरी सादर केलेला असतो व तो ऊर्जालहरीकरकी सर्वत्र पोचतो. प्रवासाचे काम विस्तरित शब्दव्याप्ती नाही, हा याचा फार मोठा महत्वाचा गुण आहे. विप्रटाची रिळे घरी आणून चिप्रपट पाहणे अशक्य नव्हते, परंतु ते खर्चिक व किचकट होते. दूरदर्शन मात्र स्वस्त व सोये आहे.

मुख्यासीनता :

सुखी माणसाच्या लक्षणांत '... अनुणी अप्रवासी च' ! असे एका सुभाषितात म्हटलेले आहे. अप्रवासी म्हणजे प्रवासन करावा लागणारी व्यक्ती. नाटकसिनेमासाठी प्रवास करावा लागे, दूरदर्शनासाठी तो करावा लागत नाही. पूर्वी खेड्यापाण्यात सामुदायिक टीव्ही असे तेला तिव्यपर्यंत तरी जावे लागे. त्यानंतर कदाचित शेजांयांकडे कुणाकुणाला जावे लागे. पण आता परावाहेर जावे लागत नाही.

आलस शिरला, की त्याला मर्यादा राहत नाही. एकदा आलशांनी म्हणे एक संघटना स्थापन केली व तिचे प्रसिद्धिप्रक बनवले. त्यात सर्वांत खालच्या ओळीत लिहिले होते, 'सही माणाहून करण्यात येईल' ! केवळ प्यात टीव्ही येऊन भागलेले नाही, बसण्याची खोली व शयनगृह यांत म्वत्रं टीव्ही असतात, तसेच म्वयांपाक करताकरता कार्यक्रम पाहता यावा म्हणून ओठाच्या वर टांगता येईल असा 'किचन टीव्ही' सुदूर मिळतो. टीव्ही चालू किंवा बंद

करणे, आवाज कमीजास्त करणे व मुल्य म्हणजे चैनेल बदलणे यासाठी पूर्वी, उदून चारपावले चालावी लागत, ती तसदी घ्यावी लागू नये म्हणून आता 'रिमोट कंट्रोल' ची सोय झाली आहे. स्वतः नामनिराळे राळू दुसऱ्यांकडून कामे करून घेण्यासाठी उच्चपदस्थीती तसेम सोई वापरू लागले आहेत.

टीव्ही पाहण्यामुळे माणूस 'स्थानबद्ध' होतो. टीव्हीवर नजर रिक्वून राहिल्यामुळे होणारी ही एक द्रकारची 'नजरकैद' च, अशा टीव्ही वापत बसण्यान्यांना इंग्रजीत Couch Potatoes म्हणजे दिवाणावर बसणेरे बटाटोकिंवा 'दिवाणबटो' म्हणतात. ते बटाटायाप्रमाणे भट्टव वेचव तर असतातच, शिवाय पडल्यावरच्या चिंतांचे दिवाणही असतात. टीव्हीमुळे जेवणात किंवृत्तु जेवणामुळे दूरदर्शनात व्यत्यय येऊ नये, (तसे दूरदर्शनमध्ये अंगभूत व्यत्यय काही कमी नसतात!) म्हणून समोर वापता वापता मांडीवर थाळी ठेवून खाता येईल असे दूरदर्शनभोजनही (TV dinner) तयार मिळू शकते.

टीव्हीमुळे माणूस जागचा हलेनासा होतो. तो आलशी तर होतोच, पण बसल्या बसल्या चाळा म्हणून तो आवश्यकतेपेक्षा जास्त खातो. शतपावली करण्याची मुद्दा तसदी तो घेत नाही, मग दूरफिटायला जाणे तर दूरच राहिले. यामुळे मेदवद्दी होते. त्यातून मधुमेह, रक्तदाद, हृदयविकार यांनाही बोलावणे जाते. मग हे अनाहूत पाहुणे घरबसल्या येऊन भेटात, तंत्रज्ञानाने किंवा 'सोई' एकामाणून एक निर्माण होतात याचे हे उदाहरण आहे.

फुकटेपणा :

नाटकसिनेमासाठी प्रवास व भोजन यांचा आनुषंगिक खर्च येतो, शिवाय तिकीट काढावेच लागते. 'टक्सफ्री' सिनेमा असला तरी 'टिकेट फ्री' मात्र नसतो. त्यामुळे नाटकसिनेमा बघण्यावर मर्यादा पडतात. शिवाय सर्व कुटुंबाने जायचे म्हटले तर खर्च अनेकपट वाढतो. असा कार्यक्रम महिन्यातून एकदोनदाच परवू शकतो.

दूरदर्शन मात्र फुकट मिळते. केवळ टीव्ही साठी दूरदर्शन संचामाणे ठराविक शुल्क (सुमारे 100 रु.) यावे लागते. त्यात महिनाभर सर्व वेळ सर्वांना कार्यक्रम पाहता

येतात. हेही जबलजबल फुकटच महटले पाहिजे. फुकट मिळू लागले की विकत घ्यायची सवय मोडऱ्यो. बिंदियो कैसेट भाड्याने मिळू लागल्यावर चित्रपटगृहात जाणे कमी झाले, व आता केवल टीव्हीवर अनेक चित्रपट दाखवले जात असल्यामुळे कैसेटभाडे ही वाचले.

प्रत्येक वारीची किंमत मोजावी लागत असेल तर माणूस मोजून जेवतो. अमर्याद भोजन विशिष्ट किंमतीत असेल तर शक्य तितके पोटात भरू येतो, पण फुकट मिळत असेल तर भूक नसेल तरीही जेवतो. 'पुल' च्या एका पाश्राची पत्ती सांगते, 'आमचे हे महाजे फुकट मिळालं तर गमूत्र पण पिणार.' फुकट काही मिळू लागले की त्याची चटक लागते व इतर फुकट नसलेल्या परंतु महत्वाच्या गोटींची किंमत वाटेनाही होते. 'अनृणी अप्रवासी च' यातील अनृणी महणजे कुणाचे देणे लागत नाही तो, म्हणजे स्वाधलंबी पण फुकटशा नव्हे, तसेच अप्रवासी म्हणजे ज्याता विनाकारणप्रवास करावा लागत नाही तो. कारणपत्ते प्रवास करावा लागला तर तो केलाच पाहिजे, 'जी गोष्ट फुकट दिली जाते ती किंमत मोजण्याच्या लायकीची नसते.' (Anything that is offered free, is not worth charging for) हे लक्षात ठेण्यात, की कोणताही कार्यक्रम पाहण्यापूर्वी तो उपयुक्त ठरेल काय याचा विचार करावासा वाटेल.

फुकट काही देण्यामार्ग समाजसेवा किंवा तत्सम हेतू नसेल तर इतर दूरामी हेतू अमू शकातात, व असतातच. ज्या अर्थी कुणीतरी खर्च करून कार्यक्रम तयार करतो व प्रसारित करतो त्या अर्थी लोकांनी तो पाहण्यात त्याचा अंतस्थ हेतू असलाच पाहिजे, नाही तर या आर्थिक युगात असा अव्यापरेषु व्यापार कोण करील? टीव्ही वाहिन्या फुकट पाहता येतात येथेच खरी पोक्याची घंटा याजायला हवी. या सर्व कार्यक्रमाच्या आयोजक व प्रायोजकांना, आपल्या कार्यक्रम पाहण्यातून उरेसा फायदा आपल्या नकळत होत असला पाहिजे व तो आपल्याच विशातून जात असला पाहिजे असे घरून यातावे, आपण तो कार्यक्रम व्यवण्याच्या भरीस पडलो, की आपण त्या आमिषाता वळी पडलो असाच अर्थ झाला. जगत काहीच फुकट मिळत नाही. आपुनिक अर्थेशास्त, 'फुकट जेवण मिळत नाही' (There is no free lunch) असा प्रसिद्ध

सिद्धान्त आहे. त्यामुळे टीव्हीने फुकट मनोरंजन होते असे समजता कामा नये. कार्यक्रमाकरता प्रत्यक्ष पैसे भरावे लागले नाहीत तरी इतर प्रकारांनी उदा. भोगवस्त्रूच्या खोरदीतून ते भरावे लागतात. पैशाशिवाय इतर तन्हेची किंमत तर निषिद्धत भरावी लागते.

कालापञ्चय:

माणसाला पैसे कमीजास्त मिळू शकातात, पण आदुथ्य मर्यादितच मिळते. त्यात प्रत्येक दिवसाचा १^० वेळ झोपेत, १^०, कामात व १^०, इतर गोर्हात जाऊन १^० महणजे ५ तास उरतात. त्यात व्यायाम, छंद, भेटीगाढी, करमणूक अभ्यास हे सर्व वसवावे लागते, त्यामुळे कुणी 'हीनच' तास टीव्ही बघत असेल तर तो दिवसाचा १^० भाग बघतो असे नसून मोकळ्या वेळाच्या १^० घालवतो असे असते. एकूण वेळ तेवढाच असल्यामुळे इतर कार्यक्रमांवर गदा येते. दर दिवशी संध्याकाळी व रात्री टीव्ही बघितला जातो, त्यामुळे फिणे, भेटणे, वाचन यांना फाटा मिळतो. संध्याकाळी कुणाकडे गेले तर ते विश्रांती किंवा वाचन याएवजी टीव्हीसमोर महाकुंदंब ठाण मांडून बसलेले दिसतात. आपल्याला त्यांच्याशी बोलता येत नाहीच, पण आपण गेल्यामुळे त्यांच्या टीव्ही बघण्यात व्यव्याय आल्यामुळे ते त्रासलेले दिसतात. रविवारी सकाळी असेच दिसते. पूर्वी या वेळी भेटीगाढी होत, पण आता कुणाकडे जायचीच सोय राहिलेली नाही, कारण गेले तरी ते तर टीव्हीला खिळवलेले असतात. दिवसभर आपापल्या कामांत गुलेले कुंदंबीय संध्याकाळी केवळ टीव्ही बघण्यासाठीच यारी परतात की काय असे वाढू लागते. काही वजैपूर्वी रविवारी सकाळी पौराणिक धारावाहिकमालिका असे तेवढा इतके लोक टीव्हीपुढे बसत, की रस्ते ओस पडत. हळ्ळी कार्यक्रमपुस्कळ झाले असले तरी अशा खिळवून ठेवण्या कार्यक्रमांचा अभाव आहे. एकंदरीत, टीव्हीने बहुसंख्य मोकळा वेळ व्यापत्ता जातो. इतक्या संदर्भेने लोकांचा इतका वेळ व्यापून टाकणारे दुसरे कुठलेही माध्यम वा कार्यक्रम नाही.

एकलकोडेपणा:

झोप व व्यवसाय यांच्या वेळात आपण कुणाला भेटू शकत नाही. त्यामुळे जो काही जनसंपर्क व्यायाम तो उरलेल्या वेळात. शेजान्यांना भेटणे, मित्राकडे जाणे,

व्याख्यान किंवा परिसंवादास जागे, फिरणे, एखादा मंडळात खेळ वा कार्यक्रमासाठी जागे अशा अनेक पर्यावंतून सामाजिक संबंध राखले जातात. पण टीव्ही, बपणाच्याला हल्लूच देत नाही त्यामुळे असे सर्व कार्यक्रम मागे पडतात. नाटक किंवा सिनेमाला जाणे, इतकेच काय खेळाचा सामना बघणे यात तो कार्यक्रम पाहण्याबोधरच सामाजिक सहभागाचा अनुभव व आनंद असतो. असा कार्यक्रम केवळ व्यक्तिगत नसून सामाजिक असतो, अनेकांनी मिळून निपणे किंवा भेटणे, कुणी अनेकेषितपणे भेटणे अशा अनेक शक्यता त्यात असतात. पण टीव्हीमुळे यातले काहीच पडत नाही. काही मद्यापी संभ्याकाळ झाली की मद्याच्या आस्वादात मग्र होतात व जगापासून दुरावतात, तसेच टीव्हीमुळे होते. 'पर्म ही अफूची गोळी आहे' 'असे कार्ट मार्स्से प्रसिद्ध वरचन आहे, त्या पर्तीवर 'साम्यवाद हे तर हिरोइन असावे'; त्यापेक्षा सापी अफू परवडली! त्याच्यामाणे 'टीव्ही हे तंत्रज्ञानावर आधारलेले मादक आहे.' त्याचीही नशा चढतो, चटक लागते, दुष्यरिणाम होतात व माणूस दुरावतो. टीव्हीवरचे 'पौश' कार्यक्रम वयू लागल्यावर अनेकांना सामान्य जीवनाचा लिटकारा वाढू लागतो, ज्याप्रमाणे मद्याची अन्नावरची वासना उडते. टीव्हीमुळे सामाजिक संपर्क कमी होत आहे व एकलकोंडेपणा वाढतो आहे. हा एकलकोंडेपणा माणसाला स्वार्थी व असमाधानी बनवितो.

असपापान :

मानवाश मुखासक्त प्राणी आहे. मनोरंजनाने मुख मिळते, व मुखापासून समापान लांब नसावे. असे असेल तर टीव्हीमुळे मनुष्य आनंदी व समापानी घूमून जावला हवा होता. परंतु प्रत्यक्षात तसे न दिसता उलटेच आढळते. नैसर्गिक मुख देणारी गोट मर्यादितच सेवन करावीशी वाटते, जसे लहान मूळ भुकेइतेच दूप पिते, आवडते महणून पीतच राहत नाही. आपण हवा, पाणी मर्यादितच सेवन करू शकतो, अब्र त्या मानाने अनावश्यक प्रमाणात खाता येते. मादक द्रव्य किंवा व्यसन याचे मात्र तसे नाही. मद्य पिणारा पीतच राहू शकतो व त्याची गुदही हरपते. सिगारेट शृंखलेप्रमाणे ओढल्या जाऊ शकतात (chain smoking). इतर मादक द्रव्यांची तर एकदा चटक लागली की त्यांचे सेवन थांबवताच येत नाही. थांबवते तर गंभीर यातना (withdrawal

symptoms) होतात व तो माणूस परत सेवन करण्यास उपुक होतो. उपयोगपतीकडे अपाय होईपर्हत सेवन करावेसे वाटणे हे व्यसनाचे मुख्य लक्षणाच आहे. सर्व भोगासक्तीचे असेच आहे त्यामुळे त्या सर्व व्यसनांसारख्याच आहेत.

पुस्तक वाचल्यावर ठेवून डेकून मनव करावेसे वाटते. चांगले नाटक किंवा चित्रपट पाहिल्यानंतर मनात पोक्त राहिल्यामुळे दीर्घकाळ आनंद मिळतो. एक नाटक चालू असताना त्यातून उदून कुणी कंठाळा आला महणून दुसरे नाटक बघायला गेला, तर तो अडाणी, असंस्कृत किंवा आगाऊ समजता जाईल. संगीतसभेचे असेच आहे, भरसभेलून उदून जागे हे, पंक्तीतून उदून जाग्यासारखेच असंस्कृतपणाचे समजले जाते. एका कलाकृतीचा आस्वाद पूर्णपणे घ्यावा सागतो, ती चाखून केक्ता येत नाही. इतकेच काय चांगली कलाकृती आस्वादल्यानंतर तिची रुची मनात तरळत राहते.

चंचलता:

टीव्हीचे मात्र तसे नाही. पूर्वी केवळ शासकीय दूरदर्शन होते तेव्हा ते निमूटपणे वरप्यायेरीज उपाय नव्हता. त्या काळी मिलिंच्यनेल टीव्ही ही अनावश्यक यैन समजली जाई. पण आता, शेजांन्यांकडे अडतीस येनेल असताना आपल्याकडे पसरीसच का, यावरून पुसफूस होते. खरे पाहता माणसाला एका वेळी एकच गोट करता येते. एका वेळी एकच शट्ट पालता येतो, मग कपाटात शेकडो शट्ट का असेनात. पण लहान मुले, चित्रपटातील नायिका व अनेक सामान्य सिख्या यांना आवश्यकता नसताना कराऱ्ये बदलण्याची होत असते. प्रीढ व्यक्ती मात्र काम पडल्याचिवाय कपडे बदलत नाही. टीव्हीवर इतक्या वाहिन्या आहेत महटल्यावर जी वाहिनी चालू असेल ती रटाळ वाढून दुसरी चांगली तर नसेल असे वारू लागते, जसे शेजांन्याची बायको जास्त सुंदर याटते (शेजांन्यालाही 'तसेच' वाढून किंटिंफिट होते) चित्रपटाच्या यावतीत आपी आगामी चित्रपटांची झलक (टेलर) दाखवतात तेव्हा असेच घडते.

पुढच्या आठवड्यात नेहमी! उत्तम चित्रपटाचीच हमी!!

असे वाटत राहते. 'आज रोये उद्या उपार' प्रमाणे तो चांगला चित्रपट नेहमीच 'पुढच्या' आठवड्यात असतो. वाहिन्यांचे तसेच आहे. आतापर्यंत न पाहिलेल्या वाहिनीवर

चांगला कार्यक्रम असेल या मृगजलामारे प्रेक्षक घावत राहतो.

जेवणात मोजकेच पदार्थ असले तर त्यांचा पूर्ण आस्वाद घेता येतो, व तशीच परंपरा आहे. हळी मात्र श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यासाठी, मेजवानीसाठी बेसुमार पदार्थ ठेवले जातात. त्यातले अनेक तर असंबद्ध असतात. त्या सर्वांचीच चव वयता येते, स्वाद घेता येतो पण आस्वाद घेता येत नाही. लहान मुलाला खायला काय हवे म्हणून विचारले की ते भली भोटी यादी सांगते, पुढीत आसेले पदार्थ नुसते उष्टावून हे नको ते नको कीरीत उद्गून जाते, व नंतर आईला ते सर्व अन्न निस्तरावे लागते.

टीव्ही वाहिन्यांचे तसेच आहे, अनेकं जण थोडा वेळ जातो न जातो तोच, 'आता तिकडे काय असेल वधू' असे म्हणून तिसरीच कुठलीतरी वाहिनी पाहतात. काही अपवादात्मक बुद्धिवल्पदू एकाच वेळी अनेकांशी डाव खेळतात, व प्रत्येकाशी एक एक खेळी कीरीत सरकतात. वाहिन्या बदलणारे देखील नमुन्याच्या रूपात एकाच वेळी अनेक वाहिन्यांचा आस्वाद घेतात, कार्यक्रम जर चांगला असेल तर अशा नमुन्यांमुळे त्यातल्या सत्त्वाला आपण मुकतो. पण ही शक्यता विशेषनसते, सबव वाईट वारून घेऊ नये. याउलट कार्यक्रम रटाळ असेल तर मध्ये फेरफटका माझून आले तरी काही विघडत नाही. जसे हिंदी चित्रपटाची काही रिळे गळली किंवा गाळली तरी तो पूर्ण समजतो, इतकेच काय तो आहे त्यापेक्षा चांगला वाटू लागतो! अनेक असंबद्ध तुकडे जोडून (collage) त्याची भेळ करून त्याला कला समजणे हे आपुनिक खूळ आहे. अभिजात कलेत मात्र असली 'खिचडी' चालत नाही. नाटक, सिनेमा, संगीत यांचा कार्यक्रम सोडता येत नाही, जसे जेवताना पानात टाकता येत नाही. पण टीव्हीच्या बाबतीत एखादी वाहिनी सातात्याने बघणे हे मागासलेपणाचे समजले जाते. आजकाल चंचलतेलाच मोठेपणा आला आहे. याउलट कुठल्याही गोटीचा दीर्घ व्यासंग ठेवणे किंवा सातत राखणे हे बावळपणाचे लक्षण समजले जाते. 'झटपट करू देखापट' चा हा जमाना आहे. टीव्ही हे वाहिनी बघण्याचे साधन नसून वाहिन्या बदलण्याचे साधन झाले आहे. दिवाणबटाटे यामुळे वाहिनीप्लावक (channel jumpers or surfers) या

आणखी एका विशेषणास पात्र ठरतात.

आधीच म्हटल्याप्रमाणे वाहिनी जर लगेच बदलण्याच्या लायकीची असेल, तर ती मुळात बथण्याच्याच लायकीची नाही. अनेकवाहिन्या अशा तनेच्या असल्यामुळे अशा टाकाऊ कार्यक्रमांवर आपला वेळ खर्च करण्यात काय अर्थ आहे?

रुचिहीनता :

अनेक पदार्थ चाखून बघितले तर पोट भरते पण समाधान होत नाही, कारण कुठलाच स्वाद मनावर उसत नाही. ज्याप्रमाणे साहित्यात कुठल्या तरी रसाला प्रधान मानून रचना केली जाते, त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम असेल तरच तो निचिपूर्ण ठरतो, अन्यथा ते विविधगुणदर्शन ठरते. वरे हे कार्यक्रम स्वतंत्रपणे निचिपूर्ण असंतील म्हणावे तर तसेही नाही. पुळकळसे कार्यक्रम खोगीभरतीसारखे असतात. म्हणजे अनेक कार्यक्रम वेळव म्हणजे रुचिहीन असतात. इतकेच नव्हे तर काही कार्यक्रम सदभिरुचीला सोडून म्हणजेच हीन रुचीचे या अर्थनिही रुचिहीन असतात. एकूण काय पुळकळसे चटपटीत पदार्थ असूनही तापातल्याप्रमाणेतोंडाला चवनसते. जसे श्रीमंतीमुळे माणूस मुखी होतोच असे नाही. श्रीमंत आजारी नसले, तरी त्यांची काल्पनिक दुखे ढांकिरांना एकून घ्यावी लागतात. यालाच 'मुख दुखतंय' असे म्हणतात. त्यांना मनोविश्लेषणाकडून स्वतंत्रत्वाचे ज्ञान मिळवावे लागते. इतकेच काय श्रीमंतांच्या कुत्र्यांना देखील मानसिक रोग होतात व विशेषज्ञाना भेटवावे लागते म्हणे. खरे खोटे ते कुत्रेच जाणे. आपी उद्देशित्याप्रमाणे घरवसत्या, फुकट पूळवेळ, अमर्याद मनोरंजनाचा स्रोत असूनही त्यातून मानसिक समाधान मिळत नाही. 'समाधाना येवढे थोर काहीच नाही' असे समर्थांनी म्हटले, ते उगीच नव्हे.

वासना आणि खलबळ :

मानवी मनाचा भावना हा महत्वाचा घटक आहे. सर्व मनोरंजन व टीव्हीसारखी माघ्यमे भावनांना आवाहन करू इच्छितात. साहित्यही रसभावविचारातून याचीच इच्छा व्यक्त करते. भावाविष्कारातून मनाला समाधान मिळते. तसे घडणे हेच अभिजात कलेचे गेमक आहे, परंतु

आस्वादाएवजी भोग आला की भावनांची जागा वासना पेतात व मग कला वासनोते जक व खलबळजनक (sentimental and sensational) होते. कामोतेजवक कारंबन्या, हिट आणि हॉट नाटके व आजकालच्या शश्यनगृह मुखांतिका (bedroom comedies) यांच्या स्थानेपारंपरिक कलांमध्येही अशी उद्याहरणे दिसतात. पण ती गौणच महत्ती पाहिजेत कारण इतर पुकाळ सभ्य साहित्य व नाटके समतोल राखतात. हिंदी चित्रपट मात्र पुष्कळे देहप्रदर्शन, कामोतेजन स्वप्नरंजन यांच्या आहारी गेले आहेत. पण चित्रपटाचे प्राण तीन तासांत मुटेते तरी, अनेक देशी व परदेशी मालिका मात्र तासन्तास घोळवत राहून वित विचलित करतात. वाईट चव घेत राहिले की चित्रवृत्ती बिपर होऊन जातात व अभिजात कलेचा आस्वाद घेण्याची पात्रताच हरवते. अशा रीतीने एका बाजूस चांगले कार्यक्रम मार्गे पडतात व त्यांची जागा वाईट कार्यक्रम व संस्कार घेतात.

कार्यक्रम :

आतापर्यंतच्या चर्चेत मालिका व तत्सम कार्यक्रमांच्या समाचार घेतला. मालिका तात्पुरत्या किंतीही चांगल्या वाटल्या, तरी त्यांना कलाविकार समजाते जात नाही. तो मान नाटकालाच मिळतो. नाटकाची संहिता पुस्तकरूपाने प्रसिद्ध होते, चित्रपटाचे तसे होत नाही, तरी निदान गणी तरी पुस्तकात घेतात. मालिकांचे मात्र तसे नाही त्या ऐकून व पाहून सौदून देण्यासाठीच असतात. काही जण असा आक्षेप घेतील की, मालिका नाट्यचित्रपटसंग असून त्या दोनीपेक्षा हीन ठरतात हे खरे असेल, पण टीव्हीवर जे इतर अनेक कार्यक्रम असतात त्यांना महस्य नाही काय? त्यासाठी हे इतर कार्यक्रम तपासणे इष्ट ठेल.

शिक्षण:

टीव्ही हे शिक्षणासाठी प्रभावी माध्यम ठेल अशी पूर्वीपासून 'हवा' आहे. 'एक चित्र सहस्र शब्दांची वरोवरी करते' अशासारख्या घोषणांनी चित्रांतून हसतखेळत शिकता येईल असा एक भ्रम पसरला आहे. मुळात आपल्या देशात उपग्रहचित्रवाणी SITE (Satellite Instructional Television Experiment) या प्रकल्पाने सुरु झाली. विद्यापीठीय दूरशिक्षणाचे कार्यक्रमही उद्भोधक असत. पण

आता मुख्य बाहिन्यांवर शासेय चित्रवाणीपत्रीकडे शिक्षण विशेष दिसत नाही. चित्रफिल्मीमुळे (Video Cassette) घरबसल्या उत्तम शिक्षकाला समोर आणता येईल असेही वाढून गेले. इतकेच काय दूरदर्शन हा 'तृतीय पालक' असल्याचे अही एक मत मांडण्यात आले. परंतु दूरदर्शन हा असलाच तर 'तृतीय' पालक आहे असे दिसते. औद्योगिक प्रशिक्षणासाठीही हे माध्यम उपयुक्त ठेल असे वाटले. परंतु प्रत्यक्षात यातले काहीही घडले नाही. किंतीही सोई झाल्या तरी वर्गाचे सिनेमागृह होणे शक्य नाही. नावीन्य म्हणून पढावावरच्या शिक्षकाकडे कुणी लक्ष देईल. परंतु प्रत्यक्षात जगभर शिक्षण खडूफळ्यानेच चालते. शिक्षकांसाठीच्या प्रशिक्षणग्रंथात सर्व माध्यमांची माहिती दिल्यानंतर शेवटी प्रित्रल्याचा सळ्या असतो की, 'यातले काही चालो न चालो खडूफळा व खडा आवाज हे नेहमीच उपयोगी पडतात.' शिक्षणाचा साक्षरतेपासून उच्चपदवीपर्यंत कुठल्याही पातळीवर प्रसार करावयाचा असेल तरी टीव्हीच्या कुवळणापेक्षा खडूफळ्याचे पायच जास्त उपयोगी पडतील. दृक्माध्यमांचा किंतीही उदोउदो झाला असला तरी तो व्यापारी हेतूने झाला आहे. प्रत्यक्ष शिक्षण पुस्तकवहा व खडूफळा योवरच आपारलेले आहे व राहील. त्यासाठी कुठल्याही आपुनिकंत्रज्ञानाची वा माध्यमाची आवश्यकता नाही. शिक्षणात माध्यमांचा सहभाग हा फार प्रतिष्ठेचा मुद्दा होता, किंवद्दु त्या मार्गने ही माध्यमे संभावितपणाचा आव आणीत होती, पण शिक्षणात त्यांची ही गत, मग इतर ठिकाणचे काय?

बातम्या :

शिक्षणास्थालोखाल बातम्या फार महस्वपूर्ण समजल्या जातात. अनेक जण बाकी काही नाही तरी बातम्या 'न चुकता' घेतात. मग त्यासाठी इतर कशाचा खोलंबा झाला तरी चालेल. विशिष्ट वेळेला ते संगीत, आकृत्या व नंतर निवेदिकेचा चेहरा (अहा!) यामुळे एकदम बातावरणनिर्मिती होते. जण काही ती बातमी त्याक्षणीच ऐकली नाही तर काही विषदेल, परंतु बातम्या त्या ठावीक वेळेला असणे हे प्रेक्षकांच्या सोईसाठी नसून माध्यमाच्या सोईसाठी असते. अर्थात बाहिन्यांसाठी खास मुद्दा करून बातम्या सांगितल्या (?) जातात त्याला पर्याय नाही.

बातम्या कल्यावरच्यासारख्या लिहून दाखवल्या असत्या तर दुश्यमाध्यमाचे सार्थकती झाले असते. प्रत्यक्षात मात्र शीर्षकांपलीकडे काहीही लिहून दाखवले जात नाही. जे लिखित असते तेही वाचले जातेच. बातम्या वाचूनच दाखवल्या जातात. खेड्यापाडऱ्यात एखादा साक्षर आलेले पत्र किंवा वर्तमानपत्र इतरांना वाचून दाखवतो व याकी सर्व कौतुकाने त्याच्याकडे पाहातात. पुराणीक पोथी वाचतात तेव्हा यायाबापड्या मात्र एकमेकींकडे किंवा हातातल्या वार्तीकडे पाहातात. दूरदर्शनवरच्या बातम्या शेवटी ऐकाव्याच लागतात, मग त्यासाठी येहन्याकडे कशाला वधत वसायचे? आकाशवाणीवरच्या बातम्या प्रौढ वाटतात व त्यांचे उच्चारण चांगले असते. दूरदर्शनवर दर्शनीयतेला महत्व दिल्यामुळे उच्चारण आकाशवाणीपेक्षा दावे असू शकते. किंकेट सामन्याच्या वेळी मुद्दा प्रेक्षक दूरदर्शनवर चित्रे वधतात, पण समालोचन आकाशवाणीवरचे ऐकतात. बातम्या न चुकता वधणे हे खोरे शक्य नाही कारण एकतर बातम्यांत चुका असतात. दुसरे महणजे बातम्या वधणे हेच चूक आहे, मग न चुकता कसे वधणार?

यात दुक्माध्यमाची लाज राखण्यासाठी म्हणून काही क्षणाचिवे असतात, पण होणाऱ्या बोधात त्याने फारसा फटक पडत नाही. भाषाच येत नसली तर चित्रांचा काहीसा उपयोग होईल. शिवाय एकाएवजी दोनजणांनी आलटून पालटून बातम्या मांगून थोडे वैक्यध्य आणले जाते. परंतु जे आकाशवाणीवर करावे लागत नाही ते ईये करून काय साधते? की स्त्रीपुरुषांना खेळ ठेवण्यासाठी असे केले जाते? एवढे करून ज्या बातम्या तातांनी ऐकल्या जातात त्या दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रात वाचल्यावरच ढोक्यात पासम्या शिरतात. दूरदर्शनवर त्या न बघितल्या तरी चालेल, कारण वृत्तपत्राला पर्याय नाही.

परिसंवाद:

यात दोन किंवा अधिक व्यक्ती असल्यामुळे अनेक केंद्रे वापरतात. परंतु या व्यक्ती जर नट नसतील (त्या वाहूदा नसतात) तर त्यांचे चेहरे दाखवून काही उपयोग नाही. शेवटी नटाची भिसतमुद्दा आवाजावरच असते. यामुळेच रेडिओवर मुलाखत किंवा परिसंवाद जितका उद्घोषक ठरतो त्यापेक्षा दूरदर्शनवर अधिक ठरल्याचे

दिसत नाही. अर्धात दूरदर्शनच्या निमित्ताने अनेकांची भिसवण्याची हीस भागते हे वेगळे.

नाटक:

दूरदर्शनवर नाटक ही केवळ सोबत आहे. प्रत्यक्षात चित्र इतके लहान दिसते की नाटक ऐकलेच जाते. शिवाय नाटक अनुभवायचे असेल तर ते नाट्यगृहातच पाहायला हवे तिसऱ्या घंटेच्या तरांवळीशिवाय नाटक मुरु होणे म्हणजे 'ताराबतं...' शिवाय अंतरपाट दूर होण्यासारखे आहे.

चित्रपट:

जे नाटकाचे, तेच चित्रपटाचे, चित्रपटाची जादू त्याच्या अध्यात्मा प्रेक्षागृहात व भव्य रूपेरी पड्यात असते. त्या वातावरणात स्वप्नरंजन करता येते, व क्षणभर पड्यावरचे खोरे वाटते. हा अनुभव टीव्हीवर येत नाही. टीव्हीवर चित्रपट पाहणे हे पिंजऱ्यातल्या सिंहाला पाहण्यासारखे आहे. अर्धात घरवसल्या फुक्ट सिनेमा पाहाता येतो याचे च बहुसंख्यांना आकर्षण असते, चित्रपटगीताचेही तेच. चित्रपटगृहात ते जसे अनुभवता येते तसे घरात येत नाही.

संगीत:

संगीत हे शाव्य माध्यम आहे. परंतु आजकाल कशालाही दृश्य केल्याशिवाय ते खपत नाही 'अदृश्य ते दृश्य करिता सायास...' त्यामुळे संगीतदूरदर्शन (MTV) असा एक नवाच प्रकार उगवला आहे. शिवाय नुसत्या गाण्यांच्या तवकड्या वा किंती मागासलेपणाऱ्या समजल्या जातात. म्यूझिक विहिडीओ म्हणजे अप टुडेट, यात संगीत व आवाज बेतासवात असतात पण त्याची उणीव गतिमान चित्रे, स्थीमुख्यदर्शन आणि देहप्रदर्शन यांनी भरून काढलेली असते. वेष्टन पाहूनच चाहते खोरेदी करतात. अशा संगीताला अभिजन कला समजत नाहीत. आजचे चित्रपटसंगीतही म्यूझिक विहिडीओशी सर्पी करीत आहे. यातली गाणी जास्त दर्शनीय व कमी श्रवणीय असतात. खन्या संगीताचे कार्यक्रम गात्री खुप उशिरा किंवा इतर अवेळी असतात. परंतु आकाशवाणीवर संगीताची इतकी रेतचेल असताना शहाण्याने त्यासाठी दूरदर्शनचा विचारमुद्दा करू नये.

क्रीडास्पर्धा:

क्रीडादर्शन हे दूरदर्शनचे एकमेव फलित आहे.

क्रीडांगणावर न जाता खेळाचे बारकावे यात दिसू शकतात. इतक्या विविध क्रीडा वरपै सामान्यजनांना अशाक्य ठरले असते. क्रीडा, साहस, निसर्गदर्शन अशांसाठी दूरदर्शन हे उत्तम माध्यम आहे, पण हे देखील किंवा पहावे याला मर्यादा असावी.

स्पर्धामध्ये अर्थातच क्रीडांगणावरील स्पर्धाही येतात. उदा, जर्मन गावांमधल्या अनोख्या स्पर्धा, याशिवाय प्रश्नमंजुषा इ. स्पर्धा असतात. यांचा एक साचाच ठळन गेल्यासारखा दिसतो, व अशा स्मरणात्मक स्पर्धाना किंवा महत्त्व द्यावे हा प्रश्न उत्तोच, तरी पण झाजानात निदान थोडी तरी भर पडू शकते.

मालिका :

हा कार्यक्रम अतुलनीय आहे, काऱ्ज इतर माध्यमांत (आकाशवाणी सोडून) असे काही नाही. आकाशवाणीवरचे असे कार्यक्रम जास्त बुद्धिमान, प्रौढ व सभ्य वाटात. पण येथे मालिकादर्शन हे केवळ मिथ असते, खरा हेतु असतो जाहिरातींकरवी विविध भोगवस्तु विकल्पाचा, खरे म्हणजे मालिका ही स्मरणिकेप्रमाणे (Souvenir) असते. त्यात जसे जाहिरातींच्या गढळात मध्यभागी काही पाने माहितीपर असतात, तसेच येथे आपी, मध्ये व नंतर येणाऱ्या जाहिरातींच्या फटी असतात त्यात कायांश दाखविला जातो. पुण्याच्या तुळशीबागेत अनेक देवळे आहेत. देवदर्शनासाठी येणाऱ्या बायकांसाठी दुकाने आली. चिं.वि. जोशीनीवर्णन केलेले आहेकी, 'पुण्यात तुळशीबाग नावाचा बायकांसाठी वांपसेला बाजार आहे, त्यात मध्यभागी श्रीरामाचे देऊळ पण आहे.' तसेच मालिकांचे आहे, त्यांचे स्वरूप शिक्क्या कढीला ऊत आणल्यासारखे असते. परदेशांतही त्यांना soap opera म्हणून तुच्छलेने संबोधले जाते.

दूरदर्शनवरच्या विविध कार्यक्रमांचे विश्लेषण आपण केले. शिक्षणात सहभाग देण्याचा दूरदर्शनचा दावा अगदीच पोकळ आहे. शिक्षणाचे दूरदर्शनमुळे काही भले होत नाही, वा अडत नाही. बातम्या, परिसवाद यांसाठी वृत्तपत्रे पुरेशी आहेत. शिवाय आकाशवाणी आहेच. नाटक व सिनेमाची केवळ झलकच दूरदर्शनवर दिसते. त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाला पर्याय नाही. संगीताचेही तेच,

आकाशवाणी किंवा प्रत्यक्ष सभा हेच उत्तम मार्ग आहेत. कफत खेळांसाठी दूरदर्शन अद्वितीय आहे. मालिका या जाहिरातींच्या बटीक आहेत तोवर त्या बघावच्या कीभारीत हे ज्याचे त्याने ठरवावे.

यावरून असे दिसते की, क्रीडादर्शन सोडले तर दूरदर्शनच्या नाढी लागण्याची ज़फर नाही. इतर सर्व कार्यक्रमांना वृत्तपत्रे, आकाशवाणी, नाटक, सिनेमा, संगीतसभा हे मूळ पर्याय उत्तम आहेत. आल्स आणि फुकटेपणा झटकून टाकला तर दूरदर्शनची भुरळ दूर करता येईल. हे सर्व प्रौढांसाठी झाले. त्यांच्यावर संस्कार विशेष घडत नाहीत, त्यामुळे उपयुक्तता व पर्याय यांचाच विचार केला. परंतु खुशा विचार करायला हवा तो मुलांच्या बाबतीत. त्यांच्यावर होणारे संस्कार व उपयुक्तता अशा दोनही पटकांचा विचार करायला हवा.

मुलांसाठी :

उपयुक्ततेच्या दृष्टीने जेप्रौढांसाठी, तेच मुलांसाठी. त्यांनी वृत्तपत्रे अवश्य वाचावीत, त्यातून चौफेर जान मिळते. शिवाय भाषेचे झाज वाढते, पायते वाचन करण्याची सवय होते. आपल्या उपयोगाचे किंवा ठांचीचे काय ते शोधण्याची सवय होते. मुलांनी वेळोवेळी नाटक, सिनेमा मुहाम जाऊन पाहावेत. त्याएवजी दूरदर्शनवर ते बघू नयेत. संगीताचेही प्रत्यक्ष कार्यक्रम ऐकावेत. शिवाय आकाशवाणी आहेच. तिच्यामुळे नीट ऐकून ग्रहण करण्याची सवय जडते.

दूरदर्शन टाळल्यामुळे आल्स, फुकटेपणा, धरकोंबडेपणा, एकलकोंडेपणा हे स्वभावदोष होण्याचे टल्लो. बाहेर खेळल्यामुळे संपर्क वाढतो व व्यायाम होऊन प्रकृती मुश्पारते. हा वेळ वाचल्यामुळे इतर छंद, वाचन, फिरणे इ. साठी वेळ मिळतो. मुश्य म्हणजे अभ्यासासाठी भरपूर वेळ मोकळा राहतो.

दूरदर्शनमुळे आयते मिळते, त्यामुळे वाचन, विचार, कल्पना यांची पीछेहात होते. दूरदर्शनवरच्या असंस्कृत कार्यक्रमांमुळे वासना उत्तेजित होऊन चित अस्थिर होते व अभ्यासात लक्ष लागत नाही. शिवाय कुसंस्कारांमुळे खंचाखोट्याची सरमिसळ होते व पुढील व्यक्तिगत व सामाजिक आयुष्यावर परिणाम होतो. दूरदर्शनवरची भाषा संवंग वथेडुजरी असते. अशा कार्यक्रमांमुळे भाषा विषयडते.

या सर्व दोयांमुळे सांस्कृतिक अध्ययन होते. दूरदर्शन टाळल्यास हे सर्व तोटे ठळतात.

इतर कला वा माध्यमे सुसंस्कृत व प्रतिष्ठित आहेत. साहित्य अकादमी, संगीतनाटक अकादमी अशा संस्था आहेत, परंतु चित्रपट अकादमी आपल्याकडे तरी नाही. दूरदर्शन हे एक तांत्रिक माध्यम आहे, त्याला कला व संस्कृती यांत महत्वाचे स्थान नाही. याउलट ते बाजारु माध्यम आहे. जाहिराती व भोगवादी विचारसरणी प्रसारित करणे हेच त्याचे मुख्य कार्य आहे. आपण त्याच्या बाहुरूपाता न भुलता त्याच्यापासून दूर राहिलेले वरे.

दूरदर्शनला सर्वच विद्वान, शिक्षणतज्ज्ञ इ. नाके मुरडतात. त्यामुळे 'टीबी बगू नका' असे सुचवले की, 'आले उपदेशाचे डोस पाजायला' अशी स्वाभाविक प्रतिक्रिया होते, उपदेशाच कार्याचा असता तर प्रेसिडेंट रीगन यांनी मादक द्रव्यांच्या बाबतीत केला होता 'Just say no', तसा करता आला असता. पण उपदेश गिळायला लावून पचत नाही. शिक्षाय दूरदर्शनचे नुसते दोष दाखवून काय उपयोग आहे?

एखादी दुसऱ्याने काढलेली रेख लहान करावयाची असेल तर ती खोडता येते. पण ती खोडप्याची मुद्दा आवश्यकता नसते, त्याएवजी रिच्याशोजारी तिचा छोटेपणा सिद्ध करणारी मोठी रेख काढली तरी काम भागते. दूरदर्शनने जे जे मिळते ते सर्व मिळविण्यासाठी इतर साप्त, उपयुक्त, सुसंस्कृत पर्याय आहेत, ते योजावे महणजे दूरदर्शनकडे बघावेसेच वाटणार नाही. त्यासाठी नैतिक आटापिटा करण्याची आवश्यकता नाही, कारण तकनी व अनुभवानेच हे पटण्यासारखे आहे. यातून स्फूर्ती घेऊन कुणाला मोठ्या रेखा काढता आल्या तर मग या लांबलेल्या लेखाचे सार्थक होईल.

गेल्या व या लेखात आपण नाट्य, चित्रपट व दूरदर्शन यांचा तुलनात्मक विचार केला व कशाला प्राधान्य द्यावेव का, हेही बघितले. संदेशवहनाच्या उपयोगाबोवरच माध्यमे संस्कृतीवरी परिणाम करतात. माध्यमे व संस्कृती यांचा विचार आपण पुढील लेखात करू, त्यात भावेचाही विचार सुरु होईल.

• • •

With Best Compliments

From



Shri. S. N. Ghadge

25/37, Everest Society,
Din Dayal Road,
Dombivli (W) 421202

विद्या प्रसारक मंडळाच्या

शैक्षणिक कार्यास

ठार्टिक शुभेच्छा !

श्री. समीर एन. अधिकारी

३७/११६४, वर्ताक नगर
ठाणे - ४००६०६.

“ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते
त्या ज्ञानाचे मंदिर हे...
सत्य शिवाहुन सुंदर हे.”

हार्दिक शुभेच्छा



रुपी को ऑप बैंक लिमिटेड

(शेळ्हूल्ड बैंक)

मुख्य कचेरी : २०६२, सदाशिव पेठ, आयुर्वेद शिक्षण मंडळ इमारत

पुणे ४११०३० फोन: ४४५५९८

पुणे, मुंबई आणि ठाणे सह २७ शाखांमधून अविसर सेवा.

विभागीय कार्यालय : सिद्धिविनायक अपार्टमेंट,

२ ए मजला, कौपीनेश्वर मंदिरासमोर,

स्टेशन रोड, ठाणे - ४०० ६०१.

फोन: ५३३३४७८, ५३३१६७०, ५४०२५९३

ठाणे शहरातील शाखा :

नौपाढा, पांचपाखाडी, चरई, कोपरी, सुभाष पथ,

डोविवली, अंबरनाथ

भारतीय वास्तुशास्त्राचा परिचय (११)

उत्तर भारतीय शैलीचे देवालय

डॉ. र. पु. कुलकर्णी

उत्तर भारतीय शैलीचे देवालय म्हणजे नागरप्रासाद, या प्रासादाला फक्त तळमजला असतो; द्राविड शैलीच्या प्रासादप्रमाणे नागर पद्धतीचे देवालय अनेक मजली नसते. मात्र या देवालयाचे शिखर उंचव उंच असते, या शिखराची उंची अधिक्षान व भिंती यांच्या एकप्रित उंचीपेक्षा जास्त असते, व शिखराचा आकार मिटलेल्या कमळाप्रमाणे किंवा कमळपाकलीप्रमाणे असतो.

द्राविड पद्धतीच्या देवालयाभोवती एक ते पाच किंवा सात ताटांच्या भिंती असतात, सर्वसाधारणपणे नागर शैलीच्या देवालयाभोवती चारही दिशांना भिंती, प्राकार नसतात, किंवित काही देवालयांना एक तटाची भिंत असते. अर्धांत द्राविड शैलीच्या देवालयाच्या सौंदर्यात भर पालणारी उंच उंच गोपुरे देखील नागर देवालयांना नसतात. किंवृहुना नागर देवालयास जर त्याच्या चारी बाजूंस भिंती असतील तर चारही दिशांना प्रत्येकी एक असे चार दरवाजे असतात. त्यातील पूर्वेकडील किंवा ज्या दिशेकडे देवालयाचे मुख असते त्या दिशेकडील दरवाजा आकाराने मोठा असतो व महाराष्ट्रात त्याला महाद्वार म्हणतात, मात्र ही भिंती बांधवायाची पद्धत मोगलांच्या आळमणानंतर अस्तित्वात आली. उत्तर भारतीय शैलीच्या देवालयांची माहिती देणाऱ्या, अपराजितपृच्छा, समरांगणमूर्त्यपार, प्रासादमंडन, दीपार्णव, शिल्परत्नाकर, इत्यादी ग्रन्थांत या प्राकारांविषयी अथवा त्यांच्या दरवाजांविषयी काहीही माहिती दिलेली नसते. तेहा उत्तर भारतीय देवालयांना तटांच्या भिंती नसतात असे महणावयास हक्कत नाही.

दक्षिण भारतीय म्हणजेच द्राविड पद्धतीच्या देवालयांची माहिती देणाऱ्या मयमत, काशयपशिल्प, शिल्परत्न, इत्यादी ग्रन्थांत अधिक्षानांचे अनेक प्रकार दिले आहेत. याउलट उत्तर भारतीय पद्धतीच्या देवालयांची माहिती देणाऱ्या ग्रन्थांत फक्त एकाच प्रकारचे अधिक्षान वर्णिलेले असते व त्याचेच थोड्याकार फरकाने आणखी उपर्युक्त दिलेले असतात. परंतु उत्तर भारतीय देवालये, जी

ठिकिठिकाणी विखुरली आहे त्यांच्या अधिक्षानांचे निरीक्षण केले असता दक्षिण भारतीय शैलीच्या ग्रन्थांत ज्यांचे वर्णन दिले आहे त्यांचा उपयोग केलेला आढळून येतो.

द्राविड शैलीच्या देवालयाची भिंत भूषणविरहित असते किंवा तिच्या खांबात अनेक कुडस्तंभ दाखविलेले असून त्यांच्यामधील जागांमध्ये अनेक उल्कृष्ट नक्षीनी भूषिलेल्या कोनाड्यांमध्ये देवादिकांच्या अनेक मूर्तीची स्थापना केलेली असते. या कोनाड्यांवर उसमतोरणे असतात. तंजावर येथील वृहदीश्वराच्या मंदिराच्या भिंतीचे चित्र याची उत्तम कल्पना देते, उत्तर भारतीय देवालयाच्या भिंतीवर असे नक्षीदार कोनाडे व मूर्तिकाम नसते. या भिंती अनेक प्रकारच्या धरविभागांनी (mouldings) बनविलेल्या असून त्या धर विभागाच्या हचिपूर्ण आकारांनी भिंतीना शोभा आणलेली असते. पाठीमागच्या बाजूला व दोनही बाजूंवर असलेल्या भिंतीवर त्यांच्या फूंदीच्या मध्यभागी कोनाड्यात प्रत्येकी एक मूर्ती असते. परंतु या कोनाड्यांचे अलंकरण वेगव्या पद्धतीने केलेले असते व मूर्ती देखील आकाराने लहान असतात. अर्धांत काही देवालयांच्या भिंतीच्या बाहेरील भाग अनेक मूर्तीनी भरलेला असतो. मराठवाहायात आँढ्या नागनाथाचे देऊळ अशा अनेक सुंदर मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.

नागरप्रासादाचे शिखर द्राविड पद्धतीच्या घटेच्या शिखरापेक्षा वेगळे असते ते वर सांगितले आहे. नागर प्रासादात शिखरावरती ग्रीवा किंवा गल विभाग असतो. द्राविड शैलीच्या देवालयात ग्रीवा किंवा गल हा अवयव शिखराच्या खाली असतो. उत्तर भारतीय देवालयात शिखरावरील ग्रीवेवर आमलसार हा गोल चक्री भोपळ्याप्रमाणे किंवा मोळ्या आवळ्याप्रमाणे मात्र काहीसा वसका व उभ्या खाला असलेला अवयव असतो व त्यावर कळस असतो. द्राविड शैलीच्या प्रासादात शिखरावरती आमलसाराचा अवयव नसून सरळ स्तूपीची म्हणजेच कळसाची योजना करतात.

द्राविड प्रासादाचे घटवर्ग आहेत : अधिष्ठान, स्तंभ, प्रस्तर, गल, शिखर व स्तूपी. नागर प्रासादाचे अधिष्ठान, स्तंभ, शिखर, ग्रीवा, आमलसार व कलश असे घटवर्ग असतात.

अधिष्ठान वर्ग :

प्रासादाच्या चौथ्यांचे उपरीठ व अधिष्ठान असे दोन भाग द्राविड शैलीच्या ग्रंथांत केलेले आढळतात. उत्तर भारतीय शैलीच्या ग्रंथांत फक्त उपरीठाचा उल्लेख आढळतो व उपरीठ आणि अधिष्ठान हे शब्द समानार्थी वापरले जातात. मात्र उत्तर भारतीय देवालयांत क्षेत्रित ठिकाणी उपरीठ व अधिष्ठान या दोघांचा वापर केलेला आढळतो. पुस्तकांत मात्र उपरीठाची उंची वाढवायची असेल तर त्याचा जो सगळ्यात घिणू नावाचा धरविभाग आहे त्याची संख्या व उंची वाढवावी अशी सूचना केलेली आढळते.

उपरीठाचे महत्त्व वर्णन करताना सांगितले आहे की पीठ हा सर्व प्रासाद, भवन, वर्गीरचा आपार आहे. पीठाशिवाय जर वास्तू बांधली तरी लवकरच नाश पावते. तेव्हा कोणत्याही महत्त्वाच्या वास्तूला, प्रासादाला उपरीठ बांधणे आवश्यक आहे. प्रासाद हा शिवलिंगासारखा असून त्याची जगती, उपरीठ, ही लिंगाप्रमाणे असते. अधिष्ठान बांधताना ते दिसावयास मनोहर, सर्व दिशांना किंचित उतार असलेले (सर्वतःप्लव) असावे व प्रामुख्याने दिहमृत नसावे. अधिष्ठान हे दिशापरत्वे अचूक व त्याचे कोपरे उपदिशाना असलेले असावे.

अधिष्ठानाचा आकार ते न्या प्रासादासाठी बांधावयाचे त्या प्रासादाच्या आकाराप्रमाणे असतो. प्रासाद चौरस, आयताकार, वर्तुळाकार, वृत्तायताकार व अष्टकोनी जसा असेल तसाच अधिष्ठानाचा आकार असतो. चौरस, आयताकार, वर्तुळाकार, वृत्तायताकार व अष्टकोनी असे अधिष्ठानाचे आकारप्रमाणे पाच प्रकार होतात. यातील वृत्तायताकार म्हणजे elliptical आकार. मात्र ellipse व वृत्तायत यात साधर्म्य म्हणजे त्यांच्या बाजू व क्राकाकार असतात व सममिती अक्षांशध्ये एका अक्षाची लांबी दुसऱ्यापेक्षा जास्त असते. मात्र वृत्तायतात अगोदर आयत काढतात व त्याच्या रुंदीच्या बाजू अर्पवर्तुळाकार ठेवतात. हा त्यात व ellipse मध्ये महत्त्वाचा फरक असतो.

अधिष्ठानाची रुंदी प्रासादाच्या रुंदीवर अवलंबून असते. प्रासादाच्या अधिष्ठानाची रुंदी प्रासादाच्या रुंदीच्या दुपट असेल तर ते श्रेष्ठ प्रकारचे अधिष्ठान समजतात. अधिष्ठानाची रुंदी प्रासादाच्या रुंदीच्या चारपट किंवा पाचपट असेल तर ते अधिष्ठान अनुक्रमे मध्यम व कनिष्ठ प्रकारचे समजतात. जेव्हा मध्यभागी मुळ्य देवालय व त्याच्या भोवती, काही अंतरावर मात्र चारही कोपन्यावर प्रत्येकी एक अशी चार लहान देवालये बांधतात व त्या पाचही देवालयांसाठी (पंचायतनासाठी) एकच अधिष्ठान असते तेव्हा साहजिक अधिष्ठानाची रुंदी प्रासादाच्या रुंदीच्या चार किंवा पाचपट ठेवावी लागते.

अधिष्ठानाच्या उंचीबद्दल सामान्य नियम असा की त्याची कमीत कमी उंची एक हात (1 मी.) ठेवावी व 1 हातांनी अनुक्रमे वाढवावी जास्तीत जास्त तीन हातांपर्यंत (1 मी.) अशी नक्त प्रकारची उंची असते. याचाच अर्थ असा की अधिष्ठानाची उंची $1, 1\text{ }1/2, 1\text{ }1/2, 1\text{ }1/2, 2, 2\text{ }1/2, 2\text{ }1/2, 2\text{ }1/2$, किंवा ३ हात ठेवावी किंवा अधिष्ठानाची उंची एक, दोन, तीन किंवा चार हात ठेवावी.

समरांगण सूत्रपादाप्रमाणे जितके हात प्रासादाची रुंदी असते तितकी अंगुळे अधिष्ठानाची उंची असते, म्हणजेच उपरीठाची उंची प्रासादाच्या रुंदीच्या 1 मी. असावी. पण हा दोबळ नियम झाला. चार हात (2 मी.) रुंदीच्या प्रासादाला फक्त चार अंगुळे (8 सें.मी.) उंचीचे अधिष्ठान फार बुटके वाटेल. यासाठी अधिष्ठानाची उंची व प्रासादाची उंची (रुंदी नव्हे) याचावतप्रासादमण्डन, दीपार्णव तसेच अपराजितपृच्छा या ग्रंथांत जरा जास्त सूक्ष्म माहिती दिली आहे. कोष्टक 1 माये प्रासादाची उंची व अधिष्ठानाची उंची यांचे प्रमाण दिले आहे.

कोष्टक 1 माये

अधिष्ठानाची उंची व प्रासादाची उंची यांचे प्रमाण

| प्रासादाची उंची (हात) | अधिष्ठानाची उंची (मी.) | प्रासादाची उंची वर्ग |
|--------------------------|---------------------------|-------------------------|
| १ | ०.५ | १ |
| २ | १.० | $1\text{ }1/2$ |
| ३ | १.५ | $2\text{ }1/2$ |

| | | |
|----------|--------------|---|
| ४ | २.० | / |
| ५ ते १२ | २.५ ते ६.० | / |
| १३ ते २४ | ६.५ ते १२.० | / |
| २५ ते ५० | १२.५ ते २५.० | / |

अधिष्ठानाची उंची व प्रासादाची रुंदी यांचे देखील प्रमाण वर उहे खिलेत्या ग्रंथांत दिले आहे. ती माहिती कोष्टक २ मध्ये दिली आहे.

कोष्टक २

प्रासादाची रुंदी व अधिष्ठानाची उंची यांची मापे

| प्रासादाची रुंदी हात | अधिष्ठानाची उंची हात + अंगुले | विवरण |
|-------------------------|----------------------------------|-------|
| १ | ० | १२ |
| २ | ० | १६ |
| ३ | ० | १८ |
| ४ | १ | २ |
| ५ | १ | ६ |
| ६ | १ | ० |
| ७ | १ | ४ |
| ८ | १ | ८ |
| ९ | १ | १२ |
| १० | १ | १६ |
| ११ | १ | ०९ |
| १६ | २ | ० |
| २० | २ | १२ |
| २१ | १ | १८ |
| २४ | २ | ० |
| ३० | २ | १२ |
| ३६ | ३ | ० |
| ३७ | १ | १२ |
| ४२ | १ | १८ |
| ४४ | २ | ० |
| ५० | २ | २ |

अपराजितपृच्छेत प्रासादाच्या उंचीवरून अधिष्ठानाची उंची ट्राविण्याचा सामान्य नियम दिला आहे. प्रासादाच्या अधिष्ठानात सर्वात खालचा वर जाळेकुंभाचा असतो व भिंतीच्या वर जेव्हा शिखर सुरु होते त्याला शिखरमूळ म्हणतात. तर प्रासादाच्या जाळेकुंभापासून शिखर मूलापर्यंत जी उंची तिचे २१ भाग करून त्यातील पाच, सहा, सात, आठ किंवा नऊ भाग अधिष्ठानाची उंची असते. प्रासादाची, कुंभ ते शिखरमूळ ही उंची त्याच्या रुंदीच्या प्रमाणात असते. कोष्टक ३ मध्ये प्रासादाची रुंदी व उंची यांची मापे दिली आहेत. तेव्हा प्रासादाची रुंदी एकदा द्रविली म्हणजे त्याची शिखरमूलापर्यंत उंची तक्ता ३ मध्ये दिलेल्या माहितीवरून मिळविता येते. या उंचीच्या मापाच्या १/८ ते १/५ अशी जी योग्य वाटेल ती उंची अधिष्ठानाची असावी. अलेती उंची अर्धातच मिंतीची असते.


कोष्टक ३

प्रासादाची रुंदी व उंची यांचा संबंध

| प्रासादाची रुंदी हात | प्रासादाची उंची (जाळेकुंभ ते शिखरमूळ) | प्रासादाची रुंदी हात + अंगुल |
|-------------------------|------------------------------------------|---------------------------------|
| १ | १ | १ |
| २ | २ | ६ |
| ३ | ३ | १८ |
| ४ | ४ | १२ |
| ५ | ५ | १६ |
| ६ | ६ | १० |
| ७ | ७ | १५ |
| ८ | ८ | १४ |
| ९ | ९ | १२ |
| १० | १० | १८ |
| ११ | ११ | १२ |
| १६ | १२ | १२ |
| २० | १२ | १२ |
| २१ | १२ | १२ |
| २४ | १२ | १२ |
| ३० | १२ | १२ |
| ३६ | १२ | १२ |
| ३७ | १२ | १२ |
| ४२ | १२ | १२ |
| ४४ | १२ | १२ |
| ५० | १२ | १२ |

| |
|-------------------------------------------|
| प्रासादाची उंची = १/८ प्रासादाची रुंदी |
| प्रासादाची उंची = १/५ प्रासादाची रुंदी |
| प्रासादाची उंची = १/४ प्रासादाची रुंदी |
| प्रासादाची उंची = १/३ प्रासादाची रुंदी |
| प्रासादाची उंची = १/२ प्रासादाची रुंदी |

प्रासादाच्या रुंदीवरून अथवा उंचीवरून अधिष्ठानाची उंची काढाववयास निरनिराळ्या पद्धती वर दिल्या आहेत. अधिष्ठानाची रुंदी देखील प्रासादाच्या रुंदीच्या प्रमाणात असते तेही वर दिले आहे. तेब्हा अधिष्ठानाची मापे एकदा ठरविल्यावर त्याचे धरविभाग महणजेच अलंकरण कसे करातात ते पाहा.



आकृती १ - नागर शैलीच्या प्रासादाच्या अधिष्ठानाचे धरविभाग

आकृती १ मध्ये नागर प्रासादाच्या अधिष्ठानाच्या उपर्याडाचे धरविभाग दिले आहेत. अधिष्ठानाच्या उंचीचे ५४ विभाग करातात. सगळ्यात खालच्या धरविभागाला जाड्यकुंभ महणतात. त्याची उंची नक्क भाग असते. त्याच्या

वर कर्णक, अंतरपटु व छाईकी हे धरविभाग येतात. त्यांची एकत्रित उंची नक्क भाग असते. त्यावरती सात भागांचा पट्ट असतो, त्याच्या वरती एका रागेत सिंहमुखे कोरलेली असतात. अशा पट्टीस ग्रासपट्टी महणतात. त्यावर येतात ते गजपीठ, अष्टपीठ व नरपीठ हे अनुक्रमे १२, ९ व ८ भाग उंचीचे धरविभाग. त्यांच्या नांवाप्रमाणे हरी, घोडे व मनुष्ये यांच्या रांगा या पट्टांवर अनुक्रमे कोरलेल्या असतात. पोड्यांच्या ऐवजी देवालय ज्ञा देवमूर्तीसाठी बांधलेले असेल तिच्या वाहनांची रांग अष्टपीठावर दाखवितात. शंकराच्या देवालयात या पट्टावर नंदीबैलांची रांग कोरलेली असते. जाड्यकुंभाखालाली जे धरविभाग दाखविले आहेत त्यांना भिट्ट महणतात. द्राविड अधिष्ठानांत उपान महणून जो धरविभाग असतो तसाच हा भिट्ट. सर्वसाधारणपणे भिट्ट उभ्या पट्टाच्या स्वरूपात दाखवितात. पण मंदिर बांधणाऱ्या स्थापतीच्या रुचीप्रमाणे त्याला पद्धदलाचा देखील आकार देतात. अधिष्ठानाची उंची थोडीफार वाढवावयाची असेल तर भिट्टांची संख्या वाढवितात. ते एकते तीनपर्यंत असतात.

आकृती १ मध्ये दाखविलेले अधिष्ठान हे अनेक धरविभागांनी व त्यांच्यावरील नक्कींनी बांधले जाते; मात्र त्यामुळे ते बरेच खर्चिक देखील झाले आहे. तेब्हा याचे गजथर ते नटथर हे सर्वांत अधिक नक्कीदार धरविभाग काढून कामदीपीठ हे उपर्याडांचे सोपे प्रकारही दिले आहेत, कोष्ठक ४ मध्ये या सर्व प्रकारच्या अधिष्ठानांचे धरविभाग त्यांच्या उंचीच्या मापांसह दिली आहेत.

कोष्ठक ४

उत्तर भारतीय शैलीच्या अधिष्ठानाचे प्रकार.

| | | | |
|--------------|--------|--------------|--------|
| १. जाड्यकुंभ | १ भाग | २. जाड्यकुंभ | ३ भाग |
| कलश | ७ भाग | कणी | २ भाग |
| अंतराल | ७ भाग | पदापत्र | ३ भाग |
| कपोताली | ७ भाग | खुर | २ भाग |
| ग्रासपट्टी | ७ भाग | कुंभक | ७ भाग |
| गजथर | १२ भाग | कलश | ३ भाग |
| अष्टथर | १० भाग | अंतपत्र | १ भाग |
| नरथर | ८ भाग | कपोतालि | ३ भाग |
| | | पुष्पकंठ | ४ भाग |
| एकूण | ५३ भाग | एकूण | २८ भाग |


| ३. कामदीठ | ४. कणिपीठ |
|------------|-----------|
| जाड्यकुंभ | १ भाग |
| कणिका | ७ भाग |
| ग्रासपट्टी | ७ भाग |
| एकूण | २३ भाग |
| | एकूण |
| | १६ भाग |

कामदीठ किंवा कणिपीठावरीती देवालयाच्या बाजूस परम्परांमध्ये अशी हर्तीची जोडी कोरली तर गजधर ते नरधर हे थरविभाग ठेवलेल्या अधिष्ठानांतीके पुण्य मिळते. याचे उदाहरण नाशिक येथील काळ्या रामाच्या मंदिरात वावावयास मिळते.

या निर्मिताळ्या थरविभागांच्या निर्गमनाची (offset) माहिती अपराजितपृच्छांत दिली आहे. सर्वांत वरचा जो नरपीठाचा विभाग आहे त्याच्या बाहेर त्याच्या खाली असतलेल्या अशुपीठाचे निर्गमन दोन भाग असते. गजपीठाचे अशुपीठापासून निर्गमन तीन भाग, गजपीठापासून ग्रासपट्टीचे निर्गमन चार भाग, कणीचे ग्रासपट्टीपासून निर्गमन ३ १/५, भाग व जाड्यकुंभाचे कणीच्या बाहेर निर्गमन पाच भाग असते. आकृती १ वरून या निर्गमनांची कल्पना येऊ शकेल.

उत्तर भारतीय देवालयांना या प्रकारचे अधिष्ठान असतेच पण दक्षिण भारतीय शैलीच्या देवालयांना असते तसेही अधिष्ठान असते. आकृती २ मध्ये या अधिष्ठानांचे थरविभाग चित्रित केले आहेत.

संभर्वा :- अधिष्ठानाच्या वर खांबांच्या स्थैर्यावर प्रासादाचा डोलारा उभा असतो. यात एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी की देवालयाच्या गर्भगृहात खांब नसतात, खांब सभामंडप, गूढमंडप तसेच मुख अथवा अर्धमंडपांत असतात. खांब अनेक आकारांचे असतात. त्यांच्यावर अनेक प्रकारच्या सुरुचिपूर्ण नक्षी कोरलेल्या असून काही खांबांच्या उंचीच्या मध्यभागी म्हणजे नेत्रपातळीवर (eye-level) उत्कृष्ट मूर्तीकाम केलेले असते. या देवादिकांच्या, राम, कृष्ण, नृसिंह, वर्गीरंच्या मूर्ती असून देवांच्या चरित्रातील नाट्यपूर्ण प्रसंग देखील तेथे कोरलेले असतात. हिरण्यकशिष्ठाचे पोट नृसिंह फाडते आहे किंवा महियासुर मर्दिनी अथवा रामरावण युद्ध दाखविलेले असतात. देवालयातील सर्वांत सुंदर दाळन म्हणजे गूढमंडप आणि या गूढमंडपाचे सौंदर्य वाढविण्यास




- अ) मध्यप्रदेशातील देवालये
- आ) अविंठा, वेरुळ, कानेरी येथील लेणी
- इ) काश्मीरमध्यील देवालये
- आकृती २ - उत्तर भारतीय देवालयांचे दक्षिण भारतीय शैलीच्या देवालयांप्रमाणे असतलेले अधिष्ठानांचे प्रकार

मदत होते ती त्यातील खांबांची तसेच कुडसंभाची महणजेच भिंतीतील खांबांची. तेव्हा देवालयाची पाहणी करताना खांबांचे बारीक निरीक्षण करणे आवश्यक टरते.

नागर प्रासादातील खांबांची रुंदी प्रासादाच्या रुंदीच्या ' / , ' / , ' / , ' / , किंवा ' / , असावी असे अपराजितपृच्छात म्हटले आहे. खांबांची उची भिंतीच्या उंचीवर अवलंबून असते. दीपार्णवाप्रमाणे प्रासादाच्या रुंदीच्या ' / , रुंदीचा खांब श्रेष्ठ प्रकारचा असतो. ' / , व ' / , रुंदीचे खांब अनुक्रमे घट्यावय कनिष्ठप्रकारचे समजतात. खांब भक्तम असावत, मात्र त्यांनी मंडपाची जागाही फार अडवू नये असा दृष्टिकोन तेथे अविलंबिलेला असतो. प्रासादाची रुंदी व खांबांची रुंदी यांचे माप कोष्ठक ५ मध्ये दिले आहे.

नागर प्रकाराच्या देवालयातील खांबांचे कुंभ, खांब, भरणी, शीर्ष व फलिका असे अवयव असतात. खांबाच्या एकूण उंचीचे नक्क भाग केले असता सगळ्यात खाली एक भाग उंचीचा कुंभ असतो, त्याच्यावर खांब सहा भाग उंचीचा, मग ' / , भाग भरणी, ' / , भाग शीर्ष व एक भागाची फलिका असते.



आकृती ३- खांबाचे अवयव

कोष्ठक ५


प्रासादाची रुंदी व खांबाची रुंदी यांची मापे.

| प्रासादाची रुंदी खांबाची रुंदी | शेरा | | |
|--------------------------------|------|--------|--------------------------------------------------------------------------------|
| हात | हात | अंगुले | |
| १ | ० | ४ | |
| २ | ० | ७ | |
| ३ | ० | ९ | |
| ४ | १ | १२ | प्रासादाची रुंदी एक हाताने वाढविल्यास |
| ५ | १ | १३ १/४ | खांबाची रुंदी १ १/ अंगुलांनी वाढते. |
| १२ | १ | ० | प्रासादाची रुंदी एक हाताने वाढविल्यास खांबाची रुंदी १ अंगुलाने वाढते. |
| १३ | १ | ० | प्रासादाची रुंदी एक हाताने वाढविल्यास खांबाची रुंदी १ अंगुलाने वाढते. |
| ३० | १ | १८ | प्रासादाची रुंदी एक हाताने वाढविल्यास खांबाची रुंदी १ अंगुलाने वाढते. |
| ३१ | १ | १८ १/४ | प्रासादाची रुंदी एक हाताने वाढविल्यास खांबाची रुंदी १ अंगुलाने वाढते. |
| ५० | २ | ४ | |

येथे प्रासादाची रुंदी जशी वाढत जाते तशी खांबाची रुंदी कमी कमी यादून जाताना दिसते आणि ते योग्यच आहे कारण प्रासादाची रुंदी वाढली म्हणजे खांबांची संख्या देखील वाढते. शिल्पशास्त्राच्या ग्रंथांत नियम दिसा आहे की खांबांमधील कमीत कमी अंतर दोन हात (१ मी.) असावे, हे अंतर सहा अंगुलांनी (१२ सें.मी.) वाढवीत जास्तीत जास्त घार हात (२ मी.) असू शकते. प्रासाद, मठ, मंदिर इत्यादी खांबांशिवाय बांधू नवेत असा खांबांचे महत्व सांगणारा नियमही दिला आहे. मंडपांमधील खांबांची संख्या नेहमीच सम असली पाहिजे, खांबांची संख्या कपीही नियम असू नये. हा नियम कार महत्वाचा आहे व तो बहुतेक सर्व शिल्पशास्त्रावरील, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय शैली वर्णन करणाऱ्या, ग्रंथांत आढळून येते. याशिवाय खांबांच्या रचनेसंबंधी नियम आहे की मजले असलेल्या मंडपांत वरच्या मजल्यावरील खांब खालच्या मजल्यावरील खांबावरच असावयास हवा, तसेच तो खालच्या

मजल्यावरील दरवाजाच्या किंवा तुळईच्या मध्यभागी असता कामा नये, खालूच्या मजल्याच्या दरवाजाच्या मध्यभागी वरच्या मजल्यावरील खांब ठेवल्यास त्या खांबावर देणारा सर्व भार दरवाजाच्या उतरंगावर म्हणजेच तुळईवर येईल. कोठल्याही यास्तूचा दरवाजा हा तिचा सर्वांत कमकूकत भाग असतो, तेव्हा हा नियम संरचनामकारासहूद्या योग्यच आहे.

खांबांचे प्रकार :- हे त्यांच्या आकारानुसार होतात. दीपांव व अपराजितपृच्छा या उत्तर भारतीय शिल्पशैलीवरील ग्रंथांत खांबांचे त्यांच्या आकारानुसार पाच प्रमुख प्रकार सांगितले आहेत. चौरस आकाराच्या खांबाता 'रुचक' म्हणतात. नाशिक, अंगिंदायेथील लेण्यात या प्रकारचे खांब आढळतात. खांबास सहा कोन असल्यास त्यास 'षड्स' व आठ कोन असल्यास 'अष्टाश' किंवा 'स्वस्तिक' म्हणतात. न्या चौरस खांबास भद्र असतात त्यास 'भद्रक' व भद्र आणि प्रतिभद्र असलेल्या खांबास 'वर्षमान' म्हणतात. वर्तुळाकार खांब हाही एक खांबाचा प्रकार आहे. मात्र उत्तर भारतीय देवालयांत त्यांचा उपयोग कवितव केला जातो. आकृती ४ मध्ये या सहाही प्रकारच्या खांबांचे आकार दिले आहेत.



आकृती ४ - खांबांचे प्रकार

खांबांचे अनेक प्रकार आहेत पण त्याचे वर्णन येदे देत नाही. शिवाय शिल्पशास्त्रविषयक ग्रंथांत वर दिल्याहून खांबांची अधिक माहिती दिलेली नसते. समरांगणसुक्रापार या भोजावाने लिहिलेत्या ग्रंथात खांबांच्या असलेकरणासंबंधी काही माहिती दिली आहे पण ती समजावदास अवघड आहे. यावावतीत उत्तम मार्ग म्हणजे जेव्हा देवालयास भेट दिली जाते तेव्हा समंजसपणे व सूक्ष्मरीत्या खांबांचे निरीकण करणे हाच होय.

प्रासादाची भिंत :- देवालयाच्या भिंतीला उतर भारतीय शैलीच्या यास्तूचास्त्राच्या पुस्तकांत 'मंडोवर' म्हणतात. भिंतीची मर्यादा मांगितली आहे. अधिकाराच्या सर्वात वरच्या दरविभागापासून प्रस्तरापर्यंत म्हणजेच कूटाळाच्यापर्यंत भिंत असते. भिंती दगडांच्या, विटांच्या, मारीच्या वा साकडांच्या फळ्यांच्या बनवितात. भिंतीची जाढी प्रासादाच्या रुंदीवरून व भिंत न्या पदार्थाची, दगड, वीट, बांधलेली असते त्यावर अवलंबून असते. भिंत जर दगडांनी बांधलेली असेल तर तिची जाढी प्रासादाच्या रुंदीच्या '/ ठेवतात व भिंत जर विटांची असेल तर तिची जाढी प्रासादाच्या रुंदीच्या '/, असते. काही दुसऱ्या शिल्पशास्त्राच्या ग्रंथानुसार (अपराजितपृच्छा) दगडाची भिंत प्रासादाच्या रुंदीच्या '/, व विटांची भिंत '/, किंवा '/, जाड असावी. अग्रिपुराण, गळडपुराण, इत्यादी पुराणांच्या मताने भिंतीची जाढी प्रासादाच्या रुंदीच्या '/ असावी. ही भिंतीची जाढी न्या देवालयाला प्रदक्षिणामार्ग नसतो (निरंपार प्रासाद) त्यांच्यावावत दिली आहे. संधार म्हणजे प्रदक्षिणामार्ग असलेल्या प्रासादाच्या भिंतीची जाढी प्रासादाच्या रुंदीच्या '/, असावी. म्हणजे प्रदक्षिणामार्गाच्या आतल्या - वाहेरच्या वाजून प्रत्येक भिंतीची जाढी प्रासादाच्या रुंदीच्या '/, असावी.

गळडपुराण व मल्यापुराण यांच्या मताने भिंतीची उंची त्यांच्या जाढीच्या दुपट असते. शिल्पशास्त्रावरील ग्रंथांत नागरप्रकारच्या प्रासादाच्या भिंतीची उंची प्रासादाच्या रुंदीवर अवलंबून असते असे सांगितले आहे. या बाबत दोन नियम दिले आहेत त्यानुसार भिंतीच्या उंचीची माहिती कोष्ठके ६ व ७ मध्ये दिली आहे.

कोष्ठक ६

प्रासादाची रुंदी व मंडोवराची उंची यांचा संबंध
(प्रासादमण्डन ३.१५)

| प्रासादाची रुंदी | मंडोवराची उंची | मूर |
|------------------|----------------|-----|
| हात | हात + अंगुले | - |
| १ | १ | ० |
| २ | २ | १ |
| ५ | ५ | ३ |

प्रासादाची मंडोवराची उंची
रुंदी
हात हात + अंगुले

मूऱ

| | | | |
|----|----|----|----------------------------------------------------|
| ६ | ५ | १५ | प्रासादाची रुंदी = (५+४) हात |
| १० | ८ | ३ | मंडोवराची उंची = (८ हात + १५ क्ष अंगुले) |
| १२ | ८ | १५ | प्रासादाची रुंदी = (१०+४) हात |
| ३० | १८ | १५ | मंडोवराची उंची = (८ हात ३ अंगुले + १२ क्ष अंगुले) |
| ३१ | १९ | ० | प्रासादाची रुंदी = (३०+४) हात |
| ५० | २३ | ३ | मंडोवराची उंची = (८ हात १५ अंगुले + ९ क्ष अंगुले)) |

सूत्राचा उपयोग - समजा प्रासादाची उंची १५
हात आहे तर क्ष = १५ - १० = ५ हात

मंडोवराची उंची = ८ हात ३ अंगुले + १२ ५ अंगुले =
१० हात १५ अंगुले. (२४ अंगुले = १ हात)

कोष्ठक ७

प्रासादाची रुंदी व मंडोवराची उंची यांचा संबंध
(प्रासादमण्डन १७-१८)

प्रासादाची मंडोवराची उंची मूऱ
रुंदी
हात हात + अंगुले

| | | | |
|----|----|----|----------------------------------------------------------|
| १ | १ | ० | |
| ५ | ५ | ० | |
| ६ | ५ | १२ | प्रासादाची रुंदी = (५+४) हात |
| ३० | १७ | १२ | मंडोवराची उंची = (५ + १४ क्ष) हात |
| ३१ | १७ | ० | प्रासादाची रुंदी = (३०+४) हात |
| ५० | २३ | ३ | मंडोवराची उंची = (१७ हात + १२ अंगुले + ९ क्ष अंगुले)) |


मंडोवराचे धरविभाग :- मंडोवराचे धरविभागांनी अनेक प्रकार होतात, हे प्रकार धरविभागांच्या परस्परांच्या निरनिराळ्या उंचीचे होतात, त्यापैकी फक्त दोन प्रकारांची माहिती येथे दिली आहे.

वरील प्रकाराच्या मंडोवरात जंघेचा एकच धरविभाग दिला आहे, या जंघा विभागांत अनेक मूर्ती कोरलेल्या असतात, मेरुमंडोवर महणून भिंतीचा जो प्रकार आहे त्यांत जंघा दोन किंवा तीन असतात, त्यातील खालच्या जंघेची उंची जास्त असून वरच्या दुसऱ्या व तिसऱ्या जंघांची उंची उत्तरोत्तर कमी असते, दोनही अद्या निन्ही जंघांवर मूर्तीशिल्प कोरलेले असते, सर्वसापाराजपणे खालच्या जंघेतील मूर्ती उभा असून वरच्या जंघेतील मूर्ती बसलेल्या दाखवितात.

कोष्ठक ८

मंडोवरांचे धरविभाग व त्यांचे परस्परांशी प्रमाण

| प्रकार १ | प्रकार २ | मेरुमंडोवर |
|-----------------|-------------------|--------------------|
| खुर ५ भाग | खुर १ भाग | खुर ५ भाग |
| कुंभ २० भाग | कुंभ ३ भाग | कुंभ २० भाग |
| कलश ८ भाग | कलश १५/४ भाग | कलश ८ भाग |
| अंतराल २५/४ भाग | अंतराल ५ भाग | मीर्जिक्क १५/४ भाग |
| करोतिक्क ८ भाग | करोतिक्क १५/४ भाग | जंघा ३५ भाग |
| मंड ९ भाग | मंड १५/४ भाग | उद्गम १५ भाग |
| जंघा ३५ भाग | जंघा ८ भाग | भरजी ८ भाग |
| उद्गम १५ भाग | उद्गम ३ भाग | मीर्जिक्क ८ भाग |
| भरजी ८ भाग | भरजी १५/४ भाग | जंघा १५ भाग |
| शिरावटी १० भाग | | भरजी ८ भाग |
| करोतालि ८ भाग | करोतालि १५/४ भाग | करोतालि ८ भाग |
| अंतराल २५/४ भाग | अंतराल ५ भाग | अंतराल २५/४ भाग |
| जाघ १३ भाग | जाघ १५/४ भाग | कूरलाघ १३ भाग |
| लकूम १४४ भाग | लकूम २७ भाग | मीर्जिक्क ७ भाग |
| | | जंघा १६ भाग |
| | | भरजी ७ भाग |
| | | शिरावटी ४ भाग |
| | | पाट ५ भाग |
| | | जाघ १२ भाग |
| | | एकूम २३६ भाग |



आकृती ५ - नागर प्रासादाच्या मंडोवराचे धरविभाग

आकृती ५ व ६ मध्ये अनुक्रमे मंडोवराचे प्रकार १, व मेरुमंडोवराचे धरविभाग दाखविले आहेत. नाशिक देवील काळ्यारामाच्या तसेच नारोशंकराच्या देवालयाच्या भिंती याप्रमाणे वांधलेल्या आहेत. मात्र तेवील जंघा विभागात मूर्तिशिल्प नाही. मराठवाड्यातील औंड्यानामाथ देवालयाची भिंत मेरुमंडोवर प्रकारची असून तिला दोन जंघा आहेत. दोन्ही जंघांवर उत्कृष्ट मूर्तिशिल्प आहे.

| | |
|-------------|----|
| कृत्तमार | 13 |
| कृत्तमाराती | 8 |
| पट्ट | 5 |
| हिंदूटी | 5 |
| भरणी | 8 |
| जटम | 15 |
| वैष्ण | 35 |
| मनिमार | 9 |
| कृत्तमाराती | 8 |
| अंडारफ | 2½ |
| कृत्तमा | 8 |
| कुप | 20 |

| | |
|-------------|----|
| जट | 12 |
| पट | 5 |
| मिठ्ठाती | 4 |
| भरणी | 7 |
| वैष्ण | 16 |
| मनिमार | 7 |
| कृत्तमार | 13 |
| मिठ्ठात | 1½ |
| कृत्तमाराती | 8 |
| तिंबटी | 10 |
| भरणी | 8 |
| जटम | 13 |
| वैष्ण | 25 |
| मनिमार | 8 |
| भरणी | 8 |
| जटम | 15 |
| वैष्ण | 35 |
| मनिमार | 9 |
| कृत्तमाराती | 8 |
| मिठ्ठात | 2½ |
| कृत्तमा | 8 |
| कुप | 20 |
| वैष्ण | 5 |

आकृती ६ - मंडोवराचे धरविभाग
(अपराजितपृच्छावरून)

अधिष्ठान व स्तंभ, भिंती यांची माहिती येथे दिली आहे. नागर प्रकाराच्या प्रासादाचे शिखर, शीवा, आमलसार व कलश यांची माहिती पुढील लेखात दिली जाईल.

• • •

With

Best

Compliments

From



**A
WELL WISHER**

एककालिकता - एक वैश्विक तत्त्व ?

श्री. धू. ह. बेडेकर

निसर्गांतील घटनाविषयीची मानवाची जिज्ञासा आणि या घटनांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याचे वैज्ञानिक दृष्ट्या स्पष्टीकरण देण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सतत चालू असतात. वैज्ञानिक क्षेत्रांतील लक्षणीय प्रगतीवरोबर विविध भौतिक शास्त्रांची नवीनवी दाळने खुली झाली त्यामुळे विश्वातील घटामोर्डीच्या मुळाशी असलेल्या कार्यकारणसंबंधाची शास्त्रज्ञांनी आपल्याला ओळख करून दिली. थोर विचारवंत, तज्ज्ञ ह्यांची सत्यव्याप्तिक अशी श्रेष्ठ परंपरा आपल्याला लाभली आहे, त्यांनी केलेल्या निरीक्षण, परीक्षण आणि प्रदीर्घ चिंतन यांचा मदितार्थ असा की मुश्टीत काही शाश्वत नियम आहेत, त्यांच्या आपारे निसर्गांत घटना घडत असतात. ह्या मर्व घटना परम्परांशी मंबद्द असून त्या निसर्गांतियमानुसार पडत असतात. निसर्गांतील कोणत्याही प्रकारची स्वैरता अथवा अल्पवस्था खपत नाही. विश्वातील वस्तुमात्र आंतरिक सहसंबंधाने एकदुसऱ्याशी संलग्न झालेले असतात. विश्वात एकाच वेळी अनेक घटना घडत असतात. तथापि समानघर्षी घटक एकत्रित ठेवण्याची प्रक्रियाही चालूच असते. साहजिकच मनांत विचार येतो की एखादी घटना वरकरणी अनपेक्षित वाटली तरी ती अर्थपूर्ण असू शकते.

पाश्चात्य देशांतील विचारवंतांनी तसेच थोर शास्त्रज्ञांनी विश्वात पठणाऱ्या घटनांच्या कारणासंबंधीचे सिद्धांत प्रस्तुत केले आहेत. ग्रीक तत्त्वविद्यात हिपोक्रेटीस यांनी महटले होते 'महकपन हे विश्वव्यापी तत्त्व आहे.' हिपोक्रेटीसच्या कालानंतर महणजे सुमारे इ.स. १९१९ साली ऑस्ट्रियन प्राणिशास्त्रज्ञ कामेरे (Kammerer) ह्यांनी असे महटले होते की, विश्वात घडत असलेल्या घटनांच्या कारणतत्त्वा (causal) वरोबरीने एक वेगळे (acausal) तत्त्वही असते. त्यांच्या महणाऱ्यानुसार हे वेगळे तत्त्व व गुरुत्वाकर्षणतत्त्व ह्या दोहोंमध्ये काही बाबतील साप्त असले तरी काही फरकही आहे. तो फरक असा की गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव विश्वातील वस्तुमात्रावर पडतो. परंतु कारणतत्त्वाहून भिन्न असलेल्या वेगळ्या तत्त्वाचे (acausal) वैशिष्ट्य असे

की ज्या वस्तूत एकमेकीशी नैसर्गिक आंतरिक समानता असते अशाच वस्तूवर ह्या वेगळ्या तत्त्वाचा प्रभाव असतो.

त्यानंतर इ.स. १९५२ साली कालं युंग (Carl Jung) ह्यांनी एककालिकता अथवा एकसमयता (Synchronicity) तत्त्व प्रतिवादन केले. ह्या तत्त्वानुसार 'कोणतेही भौतिक कारण नसहाता, जेव्हा एक किंवा अधिक अर्थपूर्ण घटना अनपेक्षितपणे घडतात तेही त्या घटनांच्या मुळाशी एक अकारणतत्त्व (acausal) असते. कारण तत्त्वाच्या आपारे शास्त्रीय स्पष्टीकरण दिली जाते. अकारणतत्त्वाच्या (acausal) आपारे दिले जाणारे स्पष्टीकरण त्याच तोलाचे असते.'

कांटम विअरीचे एक पुरस्कर्ते Wolfgang Pauli व Carl Jung या दोघांनी नंतर 'Synchronicity' नांवाचा एक प्रवंध प्रसिद्ध केला. पुढे इ.स. १९५७ पिकोडेला मिरांडोला (Picodella Mirandola) ह्यांनी Carl Jung ह्यांचा 'एकसमय' सिद्धांत सूक्ष्मपांत मांडला. तो असा विश्वात प्रत्येक वस्तू स्वयंपूर्ण, स्वतंत्र असली तरी मुद्दा इतर वस्तुमात्रांशी तिचा आंतरिक संबंध असल्यामुळे हे अद्वित विश्व एकतत्त्वात्मक आहे.

'योगायोगाने' घडणाऱ्या अशा अर्थपूर्ण घटनांचा अनुभव वन्याच जणांना आलेला असतो, व अशी मंडळी त्यांचे अनुभव इतरांना सांगत असतात. इतरेजनांप्रमाणेच विचारवंत व शास्त्रज्ञ यांनाही अशा प्रकारचे अनुभव येत असावेत. परंतु स्वतंत्र ची सामाजिक प्रतिष्ठा व वैज्ञानिक क्षेत्रांतील आपली श्रेष्ठता हांमुळे ही मंडळी स्वतंत्र चा अनुभव त्यांना संकेच वाटतो महणून प्रगट करीत नाहीत. ह्याउलट अनेक नामवंत शास्त्रज्ञांनी मात्र 'एकसमयता तत्त्वाता' दुजोरा दिला असल्याचे आढळले.

ह्या वस्तुस्थितीवरून असे वाटते की 'योगायोगाने' (By coincidence) घडणाऱ्या घटनांची, संगतवार, सविस्तर टिपणी, जिज्ञासू संशोधकांना त्यांच्या शोधकार्यात उपयुक्त ठरू शकतील.

अनपेक्षितपणे घडणाऱ्या परंतु अर्धपूर्ण असणाऱ्या ह्या घटना, हा केवळ कुतूहलाचा विषय म्हणून सापाणत पाहिले जाते. वास्तविक, अशा घटना सार्वत्रिक म्वरुणाच्या असतात - म्हणजे सर्व देशांत अशा घटना घडत असल्याचे आणण ऐकतो, वाचतो. तथापि ह्या घटना घडण्यामागे एक वैशिक तत्त्व असू शकेल काय, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. वैशिक तत्त्वामुळे घडणाऱ्या अर्धपूर्ण घटना केवळ योगायोग म्हणून गणल्या जात असल्याचे दिसले, तरी त्या घडण्यामागे दैव किंवा नशीब असावे हा गैरसमज मात्र करून घेऊ नये, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभ्यासाने हा गैरसमज दूर होणे शक्य आहे. कारं युंग एक कालिकता तत्त्व विचाराहू आहे हे दर्शविणारी तीन उदाहरणे खाली दिली आहेत.

प्रस्तुत लेखकाला इ.स. १९४२ साली, पुणे येथे संरक्षण मंत्रालयाच्या स्फोटक पदार्थ परीक्षण विभागात नोकरी लागली. काही महिन्यांनंतर इन्स्पेरेशनच्या कामासाठी लाहोरला जावे लागले. मिक्रोफळीनी लाहोरच्या महाराष्ट्रमध्यक्षाबद्दल माहिती सांगितली. श्री. नंदेंद सिंग नावाचे एक पंजाबी अधिकारी होते त्यांना भेटलो. त्यांच्या ओळखाची श्री. लाला किशोरीलाल नावाचे व्यापारी लाहोरला होते, परंतु बच्याच वर्षात त्या दोघांची गाठभेट झाली नव्हती. प्रस्तुत लेखकाच्या विनंतीवरून श्री. नंदेंद सिंग ह्यांनी श्री. लाला किशोरीलाल ह्यांच्या नावे एका पाकिटात चिठ्ठी दिली. प्रस्तुत लेखक क्रॉटियर मेलने लाहोरला जाणार होते. प्रवासाच्या तारखेअभी एकदोन दिवस इन्दौरला थांबून, प्रवासाच्या तारखेच्या दुपारी ४ वा. प्रॅटियर मेल मध्ये चढलो. डब्यात, स्वतः लेखक व एक पंजाबी कुटुंब एवढेच प्रवासी होते मी स्वस्य बसून, कुठे उतरावाचे, कुणकडे रहावाचे वरीरे विचार कीत होतो. थोडपा वेळाने ते पंजाबी गृहस्थ माझ्या जवळ येऊन वसले. हिन्दीत मला म्हणाले, 'तू काही खाल्ले वरीरे नाहीस. संध्याकाळी सातच्या सुमारास दिल्ली स्टेशन येईल. आमच्या बरोबर तुलाही जेवणाचे ताट मागवतो, कारण नंतर सकाळी लाहोरला पोहोचेपैकी काही मिळणार नाही. जेवणानंतर त्यांनी माझे नाव, मी काय करतो वरीरे नौकरी केली.'

खडकीच्या दारुगोळ्याच्या कारखान्याच्या आवारात प्रयोगशाळा आहे तेथे मी काम करतो असे

सांगितले. मी 'खडकी' हे नांव सांगताच, ते गृहस्थ म्हणाले, 'माझा एक मिर खडकीच्या फिक्टरीत काम कीत होता, परंतु खूप वर्षात आमची गाठभेट नाही.' मी साहजिकच विचारले, 'आपले नाव काय?' ते गृहस्थ म्हणाले 'नंदेंद सिंग' नंदेंद सिंग नांव ऐकताच मला आक्षर्य वाटले. बैगेतून मी पाकीट काढले व त्या गृहस्थांना विचारले, आपले नांव काय? ते म्हणाले, 'लाला किशोरीलाल.' पाकीट त्यांना दिले. ते त्यांच्याच करता होते. माझ्या आनंदाला व त्यांच्या आक्षर्याला पारावार नव्हता.

लाहोरला पोहोचल्यावर त्यांनी मला महाराष्ट्रमध्यात यांनी लाहोरच्या वास्तव्यात मी आवर्जून माल गेडवरील श्री. लाला किशोरीलाल ह्यांच्या घडण्याच्या दुकानात जाऊन त्यांना भेटल असे.

योगायोगाने झालेली ही गाठभेट माझ्या कायम मरणात राहिली आहे अनपेक्षितपणे आम्ही दोधे एकाच डब्यात प्रवास करणे, ओळखीसाठी म्हणून दिलेले पाकीट त्यांच्याच नावाचे असणे हा केवळ योगायोग, की अर्धपूर्ण घटना?

डॉ. जेम्स मॅकहार्ग (Dr. James F. Mc Harg) ह्यांनी एका मनोवैज्ञानिक (psychopathological) घटनेवद्दल नमूद केलेला वृत्तात असा: एका ५८ वर्षे वयाच्या मनोरुग्ण स्त्रीला सतत ऐकू येणाऱ्या आवाजामुळे वाट असे की एक किंडा तिचा डावा कान कुरडतो आणि तो मेंदूकडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच गावात राहणारा, तिला एक धाकटा भाऊ होता. परंतु ती दोधे एकमेकांना वरीच वर्षे पारखी झालेली होती व परस्परांना भेटण्याचा प्रश्न नव्हता. ज्यावेळी स्त्रीला कानाच्या विकारासंबंधी भास होऊ लागले, त्याच सुमारास धाकटा भाऊ डॉ. मॅकहार्ग ह्यांच्याकडे डब्या कानाच्या उपचारासाठी (acoustic neurinoma) येत असे.

वेळोवेळी न्यूरोसर्जन आणि अन्य डॉक्टरांनी त्या योगांची केलेली चिकित्सालयीन टिपणे स्वतंत्रपणे ठेवली होती. ह्या टिपणांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर डॉ. मॅकहार्ग ह्यांना आडव्हून आले की, भावाच्या डाब्या कानात ज्या सुमारास मासाचा छोटासा गोळा वाढण्यास सुरवात झाली होती जवळजवळ त्याच सुमारास त्या मनोरुग्ण

बहिणीला तिच्या डाव्या कानात किंडा कुरतडत असल्याचा भास होण्यास मुरुवात झाली होती. हा भास दिवसेदिवस वाढतच होता.

पुढे काही दिवसांनी भावाला त्याच्या उजव्या कानात काही चमत्कारिक आवाज ऐकू येऊ लागले. भावाबिहिणीना कानाचे आजार होण्यापूर्वी त्या चिकित्सालयीन टिपण्याचा अभ्यास करता डॉ. मैकहार्ग हांना असे आढळून आले की ज्यावेळी बहिणीला वाटत होते की तिच्या खोकल्याद्वारे किंडा बाहेर पडत आहे, नेमक्यात्याच वेळी भावाला द्वाईकायटिसचा आजार उद्भवला होता व त्याच्या घासातून बेडके बाहेर पडत होते, डॉक्टरी उपचारानंतर भावाचा आजार बरा झाला व तिकडे बहिणीला सतत होणाऱ्या भासाचे प्रमाणही कमी झाले.

ही वस्तुस्थिती लक्षात पेता, बहिणीला कोणतीही पूर्वकल्पना नसताना एकाच वेळी कानाच्या आजाराचा प्रादुर्भाव होणे ही घटना डॉ. मैकहार्ग हांना मोठी लक्षणीय वाटली. ती अर्धपूर्ण होती, त्यांच्या हा विचाराला पुढी देणारी आणखी एक महत्वाची नोंद त्या टिपणींत होती ती अशी की अगदी मुरुवातीला बहिणीला एकसारखे असे वाट असे की काही दुपूरी तिच्या घराचा तावा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, हा भौतीच्यापेटी तिला भास-भ्रम होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. भावाच्या वावतीत मात्र अशी भौती वरीवे वाटल्याची काहीही नोंद नव्हती. याचाच अर्थ असा की टिपणींतील हा महत्वपूर्ण पुरावा व्यक्तिनिरपेक्ष असल्यामुळे तो वस्तुनिष्ठ (objective) आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मानस संक्रमणाचा प्रश्न येत नाही, हे स्पष्टपणे दिसते.

हा अर्धपूर्ण घटनेच्या मुळाशी एककालिकता (Synchronicity) तत्व असू शकेल काय असा विचार डॉ. मैकहार्ग हांच्या मनांत आला.

पुण्याच्या याझवल्य आश्रमात प्रा. व.वि. अकोलकर हांच्या परामानसशास्त्र ह्या ग्रंथाला पारितोषिक प्रदान करण्याचा समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायापीश श्री. वी. एन. देशमुख हांच्या हस्ते संपत्र झाला. अघ्यक्षीय भाषणात, न्यायमूर्तीनी निःसंकोचपणे मोकळेपणाने त्यांचे स्वतःचे कांही अनुभव सांगितले.

विचारवंतांचे स्वतःचे अनुभव महत्वाचे असतात. त्या अनुभवांपैकी एक अनुभव एककालिकता हा संदर्भात उल्लेखनीय आहे, तो असा . “आम्ही मेच्या सुहीत पंचमही हा हिल स्टेशनला गेले होतो... शरयूने सतार शिकण्यास मुरुवात केली होती ... रेडियो आर्टिस्ट पुजारी हांची शिकवणी सुह केली ... आम्ही पंचमहीला सुमारे १५ दिवस होतो ... त्या वास्तव्यात तीन वेळा शरयूची सतार तुटी असे स्वप्न पडते व तिसन्या स्वप्नात सतारीचे तुकडे तुकडे दिसते ... आम्ही परत आल्यावर शिपायाने पुजारी मुरुजींचे निधन झाल्याची बातमी दिली... या स्वप्नाचा उल्लेख वादण्यस्त ठरू शकेल.”

सौ. शरयू देशमुखांच्या सतारीविषयी फडलेले स्वप्न एकतर दूरवस्तुसंवेदनात्मक (clairvoyance) अथवा पूर्वज्ञानसंवेदनात्मक (Precognition) असू शकेल. अर्थात ती स्वप्नांची परामानसशास्त्रीय बाजू म्हणता येईल, तथापि सतारीचे तुकडे तुकडे होणे हे स्वप्न आणि त्याच दिवरी सतार शिक्षक श्रीयुत पुजारी हांचे निधन होणे हा योगायोग अर्थपूर्ण म्हणावा लागतो.

तळटीप :

* Jung 1952 The Simultaneous occurrence of two or more meaningfully but not causally connected events. The acausal factor behind such events is said to be equal in rank to causality as principle of explanation.

* न्यायनिषेद्या नंदादीप - लेखक - बालकृष्ण नरहर देशमुख
- पृष्ठ क्रमांक ५६

संदर्भ : Research in Parapsychology, 1972.

• • •

With Best Compliments From

M/s. ABLE CORPORATION

Dadar, Mumbai - 400 014.

With Best Compliments

From



LASER STAINLESS BLADES

A

MALHOTRA

QUALITY PRODUCT

भारतीय मल्लांची मल्लपुराणांतर्ति प्राचीन व्यायामपृष्ठाली

श्री. मन्मथ म. धरोटे

प्रस्तावना :

भक्तम संशोधनाचा पाया असल्याखेरीज कोणतेही क्षेत्र अथवा व्यवसाय आज प्रगती करू शकत नाही. शारीरिक शिक्षण व क्रीडा हे क्षेत्रही याता अपवाद ठरत नाही. या क्षेत्रात आतंसार्थीय स्तरावर विविधयोगी व भरपूर संशोधन होत असले तरी भारतात त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हेही संशोधन एम.फिल. व पीएच. डी पदवी मिळविण्यापुरेच आहे. या संशोधनात ऐतिहासिक व वाहूमयीन संशोधन अभावानेच दिसून येते.

भारतीय असिता जागृत ठेवण्याच्या दृष्टीने भारतीयांच्या व्यायामक्षेत्रातील वैशिष्ट्यांचा व प्रगतीचा मानोवा घेणे, व या क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष त्याकडे घेणे आवश्यक आहे.

आपुनिक व्यायामप्रणाली व प्राचीन भारतीय व्यायामप्रणाली यांच्या तुलनात्मक अभ्यासाची गरज आहे. व्यायामाच्या संकल्पनेपासून तो त्याचे विविधप्रकार, त्याची एकमेकांशी सांगड, दिनचर्या, प्रकृतीनुसार आवश्यक बदल, उद्दिष्टानुसार त्यात फेरफार, त्यातील मनोकायिक साहचर्य आदि वार्षीचे प्राचीन परंपरेच्या संदर्भात नव्याने चिंतन करणे आवश्यक आहे.

सदर निवंधात 'मल्लपुराण' या १७व्या शतकात लिहिल्या गेलेल्या प्राचीन ग्रंथाच्या आधारे मल्लविद्येशी संविधित कांही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येत आहे.

मल्लपुराणाचा परिचय :

भारतात पुराण हा वाहूमयाचा महत्वाचा प्रकार मानण्यात आला आहे. त्याता घंचमधेद असेही महणतात. पुराणवाहूमयात १८ महापुराणे व उपपुराणे यांची गणना होते. पुराणाची पाच लक्षणे सांगितली आहेत, ती अशी - सर्ग (उत्पत्ती), प्रतिसर्ग (प्रत्यय), वंश, मनवंतर (कालचक्र) आणि वंशानुचरित (राजपराण्याचा इतिहास). त्यात

निरनिराळ्या विषयांचा समावेश केलेला आढळलो. त्यातून पार्थिक, ऐतिहासिक आणि निरनिराळ्या जातीच्या उत्पत्ती-विषयी माहिती मिळते. मल्लपुराण हे अशाच प्रकारचे पुराण आहे. मान्य पुराणांच्या यादीत त्याचा उद्देख नाही. परंतु त्यात व्यावसायिक (ज्येष्ठी) मल्लांच्या गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, म्हैसूर आणि इतर प्रांतांत आढळणाऱ्या जमातीविषयी माहिती मिळते. गुजरात हे त्या सर्वांचे उगमस्थान असल्याचा दावा करण्यात येतो व तेथील मोठेरा गावाशी संबंध जोडण्यात येतो.

मल्लपुराणाची माहिती भांडारकर प्राच्यविद्या संस्था, पुणे येथे असलेले हस्तलिखित, व बडोदा येद्दू प्रसिद्ध झालेल्या ग्रंथावरून मिळते. मल्लपुराणाचा कर्ता कोण हे अज्ञात आहे. हस्तलिखिताच्या नोंदीवरून या प्रथाची प्रतिलिपी दुनिंद्र नावाच्या गृहस्थाने सन १६३४ मध्ये केल्याचे समजते. हा ग्रंथ १७व्या शतकापूर्वी व १५ व्या शतकानंतर लिहिला गेला असावा असे दिसते. मल्लपुराण संस्कृत भाषेत असले तरी त्यात प्राकृत, लौकिक व अपभ्रंश शब्दांचा बराच भरणा आहे. यातील लौकिक शब्द, आणि मल्लपरिभाषा मध्ययुगीन गुजराती आहे. यात कृष्णोपासनेवर बाबाच भर दिलेला दिसतो.

मल्लांचे वर्गीकरण :

मल्लपुराणात मल्लांचे विविध प्रकारे वर्गीकरण केलेले आढळतो. ते त्यांच्या शारीरिक लक्षणांवरून व हाताचायांच्या ताकदीवरून केलेले आहे. भरदार लाती, पिळदार दंड, रुंद खादे, घटट कंबर व मुदृढ गुडधे यांच्या आधारे हे वर्गीकरण आहे. जन्मजाती, वय, शारीराची ठेवण, विकिप्र अवयवांची ताकद आणि प्रशिक्षण हेही वर्गीकरणाचे निकृष्ट होत. पारंपरीक वर्गीकरणात ज्येष्ठी व अंतर्ज्येष्ठी असे दोनच प्रकार आढळतात. त्याता 'मानसोद्ग्रास' या मध्ययुगीन ग्रंथाचा आधार मिळतो.

मळुशतीराचे वर्गीकरण ५ प्रकारे केलेले आहे.

- १) अस्थिसार २) मांससार ३) मेदसार ४) अस्थिमांससार
- ५) मेदास्थिसार

शेळ्डनचे आपुनिक Body Types चे वर्गीकरण अशाच प्रकारचे आहे Ectomorph, Mesomorph, Endomorph, Ectomesomorph, Endoectomorph.

मळुचर्या :

आखाड्यात जाण्यापूर्वी मळुने सकाळी उडून प्रातर्विषी आटोपून मुख्यार्बंद करून सकाळची प्रार्थना करावी. आखाड्यात आल्यानंतर त्याने प्रथम प्राणायाम करून भूमिकेवंदन करावे. नंतर शिखावंधन, प्रदीक्षण, मंत्रोच्चार व इष्टदेवतेला नमस्कार करून कच्छवंधन (तंगोट वांधणे) करावे. दंड थोपटावे, व नंतर सर्व मळुंनी भूमीस वंदन करून व आखाड्यातील थोडी माती अंगास लावून व्यायामास सुरवात करावी. तेथील मार्गदर्शकाला (Coach) मतिकार असे म्हटले आहे.

मळुंनी करावयाचे इंद्रियनियंत्रण :

मळुपुराणात इंद्रियनियंत्रणाला 'संयम' असे म्हटले आहे. 'संयम' हा पारिभाषिक शब्द असून त्याचा अर्थ "नियंत्रण" असा होतो. योगशास्त्रातही हा शब्द रुढ असून त्याने आध्यात्मिकतेचा बोध होतो. यावरून मळुंची व्यायामप्रणाली केवळ शारीरिक नसून तिला आध्यात्मिक अधिष्ठान असल्याचे सिद्ध होते. मळुपुराणात सांगितलेले संयम पुढील प्रमाणे -

मनसंयम, वाक्संयम, दृष्टिसंयम, वस्तुसंयम, मुख्यसंयम, वातसंयम, नीतिसंयम, कामसंयम, कूर्मसंयम, अपत्यसंयम, आहारसंयम, श्रमसंयम, श्वाससंयम, शथनसंयम, पानसंयम, निद्रासंयम, सत्यसंयम, दानसंयम, धर्मसंयम, भवसंयम आणि मायासंयम, यांचे स्पष्टीकरण मात्र दिलेले नाही.

व्यायामांचे वर्गीकरण :

मळुपुराणात व्यायामाला 'श्रम' असे पारिभाषिक नाव आहे. त्यांचे वर्गीकरण अल्यश्रम, अर्धश्रम, पूर्णश्रम व अतिश्रम असे केले आहे.

१६ प्रकारच्या श्रमांचे वर्णन यात आले असून ते प्रकार पुढीलप्रमाणे -

१) रंगश्रम :- कुस्तीला रंगश्रम म्हटले असून त्याला सर्वाधिक श्रेष्ठत्व दिले आहे. त्यात थैर्य, ताकद, कौशल्य, आणि दमदारपणा (Stamina) यांचा कस लागतो.

२) स्तंभश्रम :- हे स्तंभावरील व्यायामप्रकार होत. याला च मळुसंभं किंवा मळुखांब असे महणतात. हळी आपणास जग्मीती पुरुलेला आणि टांगता असे मळुखांबाचे दोन प्रकार आढळतात. मळुपुराणांत टांगत्या मळुखांबांचे चार प्रकार दिले आहेत. ते असे : जग्मीती पुरुल्याप्रमाणेच टांगता मळुखांब, दंडक्यासारखालहान आकाराचा मळुखांब, तेशाच दंडक्याच्या. आकाराच्या दोन मळुखांबांची जवळजवळ टांगलेली जोडी, आणि चवथा प्रकार महणजे वेताचा टांगता मळुखांब. मळुखांबावरील व्यायामप्रकार पुष्कळ असले तरी मळुपुराणात ते 'स्तंभाप्रियोह' या नावाखाली तीन प्रकारे वर्णन केले आहेत:-

१) हातांच्या आपारे करावयाचे प्रकार,
२) शरीरवळवळ करावयाचे प्रकार, आणि
३) पायांचा वापर करून करावयाचे प्रकार,

३) व ४) गोणितक्ष्रम :- गोणित महणजे याणी किंवा चाकी, ही दगडी वर्तुळाकार रिंग असून तिचे मोठी व लहान असे दोन प्रकार आहेत. त्याला मुकुगोणित व लघुगोणित असे महणतात. त्यांचा १७ प्रकारे व्यायामात उपयोग सांगितला आहे. त्यांत उचलणे, फिरवणे, डोक्यावर घेणे इत्यादी प्रकारांचा समावेश होतो. त्यांचा उपयोग मान, मांडळा व सर्व शरीर बलवान करण्याकडे होतो.

५) प्रमदाश्रम :- गदा, मुदार, कोला अशा प्रकारच्या साधनांचा वापर करून हात, दंड, खांदे, व मनगटे मुदूह करण्याचे हे व्यायाम होत.

६) जलश्रम :- जलतरण किंवा पोहणे यांचा हा व्यायाम. छाती व दंड यांचा योग्य विकास होण्यासाठी हा एक पूर्क व्यायामप्रकार आहे. हा व्यायाम स्वीकारलेला असला तरी त्याला फारसे महत्व दिलेले नाही. आज जलतरणक्षेत्र तंत्रवृद्ध्या जेवढे विकसित झाले आहे तेवढे ते त्या काळात विकसित झाले नव्हते.

७) सोपानरोहण :- पायच्यांवरुन उंच धावत जाणे, यात दोघांनी सहभगी होत एकमेकांना उचलून वर चढत जाणे किंवा चालत जाणे अशा प्रकारचा हा व्यायाम आहे.

८) कुंडलावर्तन :- यात वर्तुळाकार हालचालीचा समावेश होतो. बङ्गमुष्टीतील वर्तुळाकार जलद हालचालीचा हा व्यायामप्रकार होय.

९) भोजनोर्ध्वभूमिकाश्रम :- भोजनोत्तर चालण्याचा हा व्यायामप्रकार संभवतो.

१०) श्वासप्रेरणिकाश्रम :- दमछाक करणारे धावणे, उडण मारणे व तस्वंबंधी श्वसनगती वाढविणारे व्यायाम प्रकार.

११) बाहुप्रेरणिकाश्रम :- दंडासारख्या पारंपरिक व्यायामांचा यात समावेश होतो.

१२) आस्थादनक :- पाय मजबूत करणारे बैठकासारखे व्यायामप्रकार.

१३) आपर्दकीश्रम :- दुसऱ्यांना मर्दन (मालिश) करणे व करवून घेणे.

१४) स्थापितश्रम :- प्रमाणित व मान्य असा व्यायाम.

१५) अन्यकृतकश्रम :- ओढणे, डकलणे यांसारख्या जोडीजोडीने करावयाच्या हालचाली.

१६) छोटनक आणि कर्कर :- या व्यायामाची स्पष्ट कल्पना येत नाही.

शरीर सुदृढ करणाऱ्या विविध व्यायामप्रकारांचे स्पष्टीकरण मळूपुराणात आढळत नाही.

वरील श्रमांची उत्तम, मध्यम व अधम अशा तीन प्रकारे विभाणी केली असून रंगत्रामाची उत्तम प्रकारात; सांभ, बाहुश्रम, गुरु व लघु गोणितक, गदाश्रम, छोटनकश्रम यांची मध्यम प्रकारात; आणि जलश्रम, सोपानरोहण, भोजनोर्ध्वभूमिकाश्रम यांची अधम प्रकारात गणना केली आहे.

याशिवाय १५, प्रकारच्या पकडीचा उद्घेख केला आहे. पकडीला 'लाग' असे महटले आहे. त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे -

उर्ध्वलाग, मध्यलाग, अपोलाग, निरापारलाग, वामदक्षिणलाग, उपविहलाग (बैठी पकड), चरणअपसरण

(पट काढणे), कक्षपकड, पादसंधीपकड, उदरपकड, स्कंधपकड, पादपकड व उसंधीपकड.

मळांसाठी पुढील १५ प्रकारच्या आसनांचाही उद्घेख मळूपुराणात आला आहे.

अग्रासन, पश्चादासन, मध्यासन, सिंहासन, कूर्मासन, दर्दुरासन, गजासन, अर्धासन, शिरासन, कक्षासन, ग्रीवासन, भुजासन, द्विभुजासन, कुकुटासन, फणगुप्तासन, गळासन, उदासन. परंतु या आसनांचे वर्णन दिलेले नाही. अंगमर्दन (मालिश) :- व्यायाम, अंगमर्दन व विश्रांती ही शारीरिक प्रशिक्षणाची त्रिसूती होय. भारतीय मळांनी या त्रिसूतीचा आदर करून अंगमर्दनाला विशेष महत्व दिले आहे.

मर्दन किंवा मालिश याचे चार प्रकार सांगितले आहेत:

(१) भीमसेनी (२) नारायणी (३) चित्रिणी, (४) मसृणी.

१) पुरेसा दाब देऊन केलेले मर्दन महाने भीमसेनी मर्दन, या प्रकारामुळे थकवा नाहीसा होतो, चर्कीचे प्रमाण कमी होते, दमदारपणा वाढतो आणि शरीर सुदृढ व कांतिमान होते.

२) हलक्या दाबाने केलेले व स्नायूंपर्यंत पोचणारे मर्दन नारायणी होय. त्यामुळे शरीर स्वच्छ व कांतिमान बनते. शरीर सुंदर दिसते. झोप चांगली लागून मन प्रसन्न बनते.

३) वरील दोन प्रकारचे मर्दन मळांसाठी उपयुक्त होय. चित्रिणी हे हलके मर्दन होय व ते फक्त हातांना करण्यात येते. नारायणी हे पायांच्या गुडध्यापर्यंत व थोडे तीव्रतेने करावयाचे मर्दन आहे.

४) मसृणी हे मांडऱ्यांना व शरीराला करावयाचे घर्षणयुक्त मर्दन आहे.

मळूपुराणात मर्दनाचे प्रकार सांगितले असले तरी त्यांच्यातील फरक स्पष्ट केलेला नाही. तरीपण भीमसेनी हे पायांना, नारायणी गुडध्यांना, चित्रिणी हातांना व मसृणी मांडऱ्यांना करावयाचे मर्दन सांगितले आहे. Pressing, Vibrating अशा तंत्रांचा उद्घेख मळूपुराणात मिळत नाही.

व्यायामाचे प्रमाण :- व्यायामाच्या प्रमाणाचे वर्गीकरण चार प्रकारे केले आहे.

अल्पश्रम, अर्धश्रम, पूर्णश्रम आणि अतिश्रम.

अल्पश्रम :- ज्या व्यायामाने धार्म निघत नाही, धाप किंवा दम लागत नाही त्याला अल्पश्रम महटले आहे. अशा प्रकारच्या व्यायामाने सूर्यो येते, ताकद वाढते, पचन सुधारते, स्नायूबळकट होतात आणि सर्वसाधारणप्रकृतिमान सुधारते. हा व्यायाम आबालवृद्ध, अशक्त, आजारी, कमजोर पचनशक्ती असलेल्या लोकांसाठी सांगितला आहे. श्रावण व भाद्रपद महिन्यांत असा व्यायाम करावा.

अर्धश्रम :- अल्पश्रमापेक्षा क्षेदे अधिक श्रमाचे हे व्यायाम होत. त्यामुळे चेहरा, मान, काखा व हातापायांना धार्म येऊन श्वसनाची गती वाढते. या व्यायामाने मन प्रसन्न होते, उत्साह व ताकद वाढते. मेद कमी होतो व आनंद वाढतो. वैशाख, ज्येष्ठ व आषाढ या महिन्यांत हा व्यायाम करावा.

पूर्णश्रम :- या प्रकारच्या व्यायामाने सर्व शरीराला खूप पाम येतो व डोठे लाल होतात. धशाला कोरड घडते आणि श्वसोच्छ्वासाला ब्रास होतो. त्यामुळे भोवळयेणे, ओकाळ्या येणे व प्रसंगी रक्तझाव होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशा प्रकारच्या व्यायामाने पैरं, सहनशीलता, भूक वाढते, त्यामुळे स्वास्थ्य सुधारून ताकदीत वाढ होते. हा व्यायाम काळजीपूर्वक करावालागते. विशेषतः मळांसाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो. मार्गीवीर्य ते चैत्रापर्यंत हा व्यायाम करावा.

अतिश्रम :- एखाद्याच्या आवाक्याबाहेरील व्यायामाची नोंद असली, तरी त्याची प्रशंसा केलेली नाही.

हे वर्गीकरण व्यायामाच्या कमीअधिक तीव्रतेवर केलेले असून अनुभवाच्या आधारावर विशिष्ट प्रकारचा व्यायाम करण्यास सांगितले आहे.

व्यायामकाल :- दैनंदिन व्यायाम हा सकाळीच येण्यास सांगितले आहे. बळुवदलानुसार व्यायाम सांगितले आहेत. उदा. हिवाळ्यात पूर्णश्रम, तर उन्हाळ्यात अर्धश्रम व्यायाम येण्याची सूचना केलेली आहे. व्यायामात विश्रांतिकालही सांगितला आहे. काही दिवशी व्यायाम न करण्यास सांगितले आहे. उदा. अष्टमी, चतुर्दशी, क्षयतिथी, अक्षयनवमी,

ग्रहणकाल, अक्षयतृतीया, पितृपक्ष इ. दिवस व्यायामास वर्ष म्हणून सांगितले आहेत. याचा अर्थ आठवड्यातून एक दिवस तरी विश्रांतीचा म्हणून पाळला जात असे.

मळांचा आहार :- पूर्णश्रम व्यायामाने जठराप्री प्रदीप होतो. त्यामुळे आहारात वाढ होते. आहारामुळे बल वाढते आणि बल वाढल्यामुळे च व्यायाम सुसदृ होतो.

आश्विन व कार्तिक महिन्यांत पितृचा कोप होतो. त्यामुळे जठराप्री मंद होऊन अधिक आहार संभवत नाही. हिरडा, सैंधव, हिंग व पिंफळी यांचे चूर्ण एकत्र करून खाल्याने जठराप्री प्रदीप होत असल्याचे सांगितले आहे.

आहारद्वयांत मासे, मांस (बकन्याचे), गाय, मैसव वकरीचे दूध, दही व तूप, कंद, मूळ, हिरव्या भाज्या, सुकांपेवा, फळे, साखर, मध; धान्यांमध्ये गह, मूरा, हरभरा, तू, उडीद यांचा उलेख केला आहे. गव्हाचे पीठ तुपात भाजून व गूळ मिश्रण करून खाल्यास अत्यंत गुणकारी म्हणून सांगितले आहे. अंग्रेझेश गव्हाचे पीठ आठपट श्रेष्ठ, त्याहून दूध आठपटीने श्रेष्ठ, त्याहून आठपट श्रेष्ठ उडीद, व तूप त्याहीपेक्षा आठपट श्रेष्ठ सांगितले आहे. उडाडाने शरीर पुण होते, तुपाने बल वाढते, पिठाने प्राणवृद्धी होते तर अंग्रेझे शीर्य वाढते असे म्हटले आहे. प्रत्येक खाद्यपदार्थाचे गुणही सविस्तर वर्णन केले आहेत.

कुस्तीचे मैदान :- याला 'रंगभूमी' अथवा 'आखाडक' असे म्हटले आहे. आखाडक या शब्द बनला आहे. हे मैदान खोल, समतल आणि उंच अशा तीन प्रकारचे वर्णित आहे. त्याचा आकार चौकोनी, त्रिकोनी आणि वर्तुळाकार सांगितला आहे. मैदानाची मापे १०१ हात, ५० हात व २१ हात अशी दिती आहेत. मातीचा रंग सांगितला नसला तरी ती अपायकारक द्रव्यांपासून मुक्त व मऊ असावी असे म्हटले आहे.

कुस्तीचे प्रकार :- कुस्तीचे चार प्रकार सांगितले आहेत - १) घरणीपात २) आसुर ३) नारम४) घर्मयुद्ध. यापैकी तीन प्रकारांचे वर्णन आढळते, पण नारमप्रकारची माहिती मिळत नाही. घरणीपात म्हणजे प्रतिस्पर्ध्याता जमिनीवर पाइन चीत करणे. हा सर्वसामान्य कुस्तीचा प्रकार होय.

भीमसेनी व हनुमंती कुस्ती या प्रकारात मोडते, आमुर कुस्तीचा प्रकार म्हणजे आजची Free Style कुस्ती, पर्मयुद्ध प्रकारात मल्ल जमिनीवर कोसळता तरी त्याला जीवे मारले जात नाही.

कुस्तीतील हालचाली:- याबद्दल संपूर्ण माहिती मिळत नसली तरी छडकी, ढोकर, भंग, कर्तरी या प्रकारच्या हालचाली नमूद केल्या आहेत.

मल्लपुराणाची वैशिष्ट्ये : - मल्लपुराणातील मजकूर अनेक दृष्टीनी महत्त्वाची असला तरी आपल्या क्षेत्राच्या दृष्टीने त्यातील काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१) यात व्यायामाच्या प्रा। तक्रमावर भर दिला आहे, आपुनिक Warming up चे तत्व त्यात अंगीकारले आहे.

२) व्यायामाचे प्रकार विविधांगी असून त्यांचा योग्य समन्वय दर्शविला आहे.

३) व्यायामाची संकल्पना केवळ शारीरिक नसून प्रत्येक भारतीय शास्त्राप्रमाणे शरीर, मन व आत्मा या त्रिभुजावर आधारित आहे. म्हणूनच येगेयेगळे निग्रह किंवा संयम सांगितले आहेत.

४) स्नायूंच्या तननावर (Stretching) योग्य भर दिला असून शारीराच्या विविध सांख्यांच्या हालचालीना प्रापान्य दिले आहे.

५) योग्य आहार, विहार यांबोबरच अंगमर्दन (मालिश) व विश्रांती यांची आवश्यकता प्रतिपादली आहे.

समारोप :- या निबंधातून भारतीय व्यायामप्रणालीचे वैशिष्ट्य लक्षात येईल. वानगीदाखल व्यक्त केलेल्या या विचारातून परंपरेच्या संदर्भात नव्याने चिंतन करण्याची, व या दिशेने शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रांत संशोधनाची आवश्यकता आहे.

• • •

With Best Compliments from

M/s. Shree Shital Construction Co.
Ghatkopar, Mumbai - 400 077.

With Best Compliments
From



Mr. Arun S. Tambe

Vijay Niwas,
M. G. Road,
Naupada, Thane - 2.

विद्याप्रसारक मंडळास

शुभेच्छा!



श्री. चंद्रकांत पांडुरंग भरमे

१७/१०२, देवदयानगर,
पोखरण रोड नं. १, ठाणे.

विद्याप्रसारक मंडळाच्या

शैक्षणिक कायांस

शुभेच्छा!



श्री. देशपांडे पी. डी.

‘स्वानंद’ प्रोफिजन जनरल स्टोअर्स,

आग्रा रोड, पूर्णा, भिवंडी,

ता. भिवंडी, जि. ठाणे.

आमची महाविद्यालये - आजची आणि उद्याची आव्हाने

द्रा. य. भ. भिंडे

महाराष्ट्र आणि देशभर महाविद्यालयांचे जाळे निर्माण झाले आहे. शिक्षणाचा प्रसार होतो आहे. पूर्वी मूठभर लोकांनाच उपलब्ध असलेले उच्च शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. अगदी खेडोपाडणातील तरुण मुले आणि मुली उच्च शिक्षण येत आहेत. हे सर्व चांगले आहे. शिक्षण आणि उच्च शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले तर मनुष्यबळ विकासाचे फार मोठे काम माथी होईल व देशाच्या, समाजाच्या विकासाचे ते एक फार मोठे अस ठेवेल. अशी “ज्ञान गंगायरोधरी” आल्याने भारतासारख्या फार मोठी लोकसंख्या असलेल्या देशात, “मानवी भांडवल” मोरुण्याप्रमाणावर व चांगल्या दज्जाचे तयार होईल आणि देशाला सर्वांचनि ऊर्जितावस्थेला नेण्यासाठी उपयुक्त ठेवेल.

पारंतंत्राच्या काळात भारतीयांनी “इंग्रजी शिक्षण” हे “वायिणीचे दृप्त” म्हणून घेतले. त्याचे चांगले परिणाम आपण बघितले. तसेच हे ज्ञानगंगोत्रीचे पसरणे उपयुक्त ठेवेल. या महाविद्यालयांबरोबरच मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम, रोडिओ, टी.व्ही. व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दिले जाणारे शैक्षणिक कार्यक्रम हे सुदूर ह्यादृष्टीने उपयुक्त आहेत. परंतु अशी आकड्यांची संख्या वाढत असताना “गुणात्मक” वाढीचे काम होत आहे ह्याकडेरी लक्ष द्यायला होते. नाही तर ज्ञानगंगोत्रीच्या ठिकाणी “अज्ञान गंगोत्री” वाहूलागेल आणि वायिणीच्या दुधाएकडी “भेकडिणीचे दृप्त” पिणे चालू होईल.

आमची महाविद्यालये चांगली आहेत. सर्वच काही टाकाऊ नाहीत. आमच्या महाविद्यालयातून, विश्वविद्यालयातून वाहेर पडणारी मुले देशात आणि जगात पराक्रम गाजवताहेत, देशाला तज्ज्ञ मनुष्यबळ देताहेत. हे दृश्य काय सांगते? परंतु म्हणून काही सर्वच महाविद्यालये चांगली आहेत असे महणता येणार नाही. आपली महाविद्यालये कशी आहेत ह्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण करणे गरजेचे आहे. त्याला काही सर्वमान्य निकघरी लावायला हक्कत नाही.

१. आमचा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयांच्या सेवांवर संतुष्ट आहे का? किती? त्याला महाविद्यालयाबद्दल ओढव व अभिमान आहे का?

२. त्याला महाविद्यालयात असताना किंवा त्यातून वाहेर पडताना समाजात माणगणी किंवा मान मिळतो का? त्याला लंगेच नोकटी, व्यवसाय मिळतो का?

३. आपल्या गावाला किंवा शहराला, आजूबाजूच्या समाजाता आपले महाविद्यालय उपयुक्त, हवेहवेसे वाटते का?

४. आमचे शिक्षणे, प्राध्यापकवर्ग, ग्रंथालय, कार्यालय, जिमखाना व इतर शैक्षणिक आणि तासंवंधी उपक्रम विद्यार्थ्यांच्या गरजा, सोयी, आणि त्यांचा संपूर्ण विकास ह्या दृष्टीने कार्यरत आहेत का?

५. आमचे ग्रंथालय सर्व विद्याशास्त्रांची पुस्तके, संदर्भग्रंथ इत्यांनी समृद्ध आहे का? त्यामध्ये अद्यायवत टेक्नोलॉजीचा वापर केला जातो का? (उदा. संगणकीकरण, इंटरनेट इ.) आणि पुस्तकांचे मायक्रोफिल्म आणि ऑफिडियो विहारियो टेप्सचा पण वापर करता येतो का?

६. आम्ही ग्रंथालयांचा वापर करण्यास प्राध्यापक, विद्यार्थी व ज्ञानलालसा असणाऱ्या इतर नागरिकांना उद्युक्त करावे हे विचारधन कपाटामध्ये बंदिस्त करून ठेवण्यात पन्यता मानतो?

७. आमच्या ग्रंथालयामध्ये, कार्यालयामध्ये किंवा जिमखानामध्ये यावेसे वाटेल, आणि समजूतीने वागविले जाईल असे बातावरण आहे का?

८. सर्व विद्यार्थ्यांच्या विकासाकडे, अडीअडचणीकडे लक्ष देता येईल अशी यंत्रणा महाविद्यालयात आहे का? उदा. गार्डियन प्राध्यापक जो ५०-६० विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाकडे लक्ष देईल.

९. आमचे प्राध्यापक आपल्या विषयातील व्यासंगी तज्ज्ञ आहेत का?

१०. त्यांचे वाचन, कार्यानुभव, विषयातील पारंगतता, शिक्षक महणून लागणारी कौशल्ये व त्यांचा सुयोग्य विद्यार्थितदेश, समाजहितदेश दृष्टिकोन वृद्धिर्गत व्यावा हासाठी महाविद्यालय प्रयत्न करते का ?

११. ग्रंथालय व कार्यालयातील सेवकवर्ग हांच्या गरजा, अर्हता, कौशल्ये आणि व्यक्तिविकास हासाठी महाविद्यालय प्रयत्न करते का ?

१२. आमचे प्राण्यापक व सेवकवर्ग हांना समाजात मान, मान्यता आणि मागणी आहे का ?

१३. आमच्या प्राण्यापकांना बाहेर समाजात, औद्योगिक व सामाजिक संस्था, संशोधन संस्था आर्द्धकडून बोलावले जाते का ? त्यांचा सद्गुणार, तज्ज्ञ, उपयुक्त संचालक महणून वरीलसारख्या संस्थांमध्ये उपयोग होतो का ?

१४. आमचे प्राण्यापक विद्यार्थ्यांना प्रेम, आदर वाटेल, विद्यार्थ्यांनी विश्वासाने आपले प्रश्न सांगावे, सद्गुण मागावा असे आहेत का ?

१५. आमचे विद्यार्थी सुयोग्य नागरिक, समाजाचे पोषण करतील असे जबाबदार नागरिक, समाजात सम्भासाने वागायला, नेतृत्व करायला, जीवनातील प्रश्नांना सापेहे जाण्यास समर्थ असे होतात का ?

१६. आपले महाविद्यालय वेळ अल्यास आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊ शकेल का ? आज मिळाले सरकारी अनुदान बंद झाल्यास वाढलेली फी भरून योग्य तेवढे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात यायला तयार होतील का ?

१७. ती मुक्त विद्यापीठे, पराश्रीय महाविद्यालये आणि विश्वविद्यालये, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कोंचिंग क्लासेस व इतर चांगले अभ्यासक्रम देणारे किंवा शिकविणारे स्पर्धक हांना तोंड देऊ शकेल का ?

१८. निरनिराळ्या विषयातील संशोधन, वेगवेगळे नवनवे उपयुक्त अभ्यासक्रम अल्यून औद्योगिक व इतर संस्थांना सद्गुणार महणून काम करून आमचे महाविद्यालय व त्यातील प्राण्यापक मोठा निरी उपा करून आमच्या महाविद्यालयांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करू शकतील का ?

१९. आमचे महाविद्यालय सरकार वा सामाजिक आणि राजकीय पुढाच्यांपासून, गरज पडल्यास आपले शिक्षणिक

स्वातंत्र्य अव्यापित राखू शकेल का ?

२०. आमची सामर्थ्यस्थळे कोणती आहेत, आम्हाला घोके कुटून आहेत आणि झाणाठ्याने बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये ती सामर्थ्ये व दौर्बल्यस्थाने ओळखून आमच्या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल चालू आहे का ?

यासारखे प्रश्न आम्ही स्वतःला विचारल्यास आम्ही आणि आमची महाविद्यालये कुठे आहेत ते आम्हास कळू शकेल. अर्थातच वरीलसारख्या प्रश्नांना आमच्या अनेक महाविद्यालयांची उतरे समाप्तानकारक नसण्याची शक्यता आहे. महणजेच सध्याचे प्राण्यापक, महाविद्यालयीन सेवकवर्ग, ग्रंथालये व एकूणच महाविद्यालयांची परिस्थिती समाप्तानकारक नाही व ती बदलावयास हवी. वरीलसारख्या प्रश्नांमध्ये, काय करायला हवे त्याचे उतर आहे. हा दृष्टीने काही गोष्टी आग्रहाने सांगाव्याशा वाटात.

१. शैक्षणिक क्षेत्र आणि महणून विश्वविद्यालये आणि महाविद्यालये समाजजीवनाचा एक भाग आहेत, झाणाठ्याने होणाऱ्या अर्द्धकारणात, समाजजीवनात शैक्षणिक क्षेत्र, विश्वविद्यालये आणि महाविद्यालये हांना कार मोठी भूमिका विभवावयाची आहे. जागतिकीकरणाचे, परिणाम शिक्षणक्षेत्रावरही होणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वां उद्योगपंचायत डरी तीव्र होणार आहे तशीच ती शिक्षणक्षेत्रातील येणार आहे. महणून आमच्या महाविद्यालयांना, विश्वविद्यालयांना अनेक प्रकारची आल्हाने पेलावयी आहेत.

- एक महणजे पुढे सतत येणाऱ्या औद्योगिक, सांस्कृतिक, आर्थिक स्पर्धेला आणि बदलांना तोंड देऊ शकतील असे विद्यार्थी निर्माण करणे.

- दुसरे महणजे अशा बदलामध्ये आमचा समाज, आमचे औद्योगिक व इतर क्षेत्रातील मूलस्रोत, विचारपरंपरा वाहून न जाता जगात चांगले आहे ते घेऊन आमचे जे चांगले आहे ते इतरांना प्रभावीपणे देण्याची ताकद आमचे विद्यार्थी, महाविद्यालये आर्द्धमध्ये निर्माण करणे.

- तिसरे, शिक्षणामध्ये निर्माण होणाऱ्या जागतिक स्पर्धेला पुरुन उरणे, की ज्यामध्ये देशांतर्गत स्पर्धेला नुसते तोंड देणेच नव्हे तर इतर देशांना व जगभरच्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून शिकायेसे वाटेल (इथे येऊन किंवा दूरस्थ

अभ्यासक्रमाद्वारे (Distance Education), असे अभ्यासक्रम आखणे व रावविणे.

- चौथे, गतिमान परिस्थितीमध्ये महाविद्यालयांनी गतिमान राहून परिस्थिती बदलण्याची (परिस्थितीमध्ये वाहून जाण्याची नव्हे) क्षमता सतत राखणे.

- आजच्या औद्योगिक जगामध्ये "ग्राहक आल्हाद" (Customer Delight किंवा ग्राहकाला आनंदाने उकळ्या फुटील अशी सेवा देणे) ही संकल्पना मानव्यात पावत आहे. म्हणजे ग्राहकाच्या तक्रारी आल्या तरी त्या उडवून लावणे, त्याला लुबाडणे हे जाऊन नुसते अशा तक्रारी न येणे हे घणे किंवा नुसता ग्राहकसंतोष (Customer Satisfaction) ह्याच्या पुढे जाऊन ग्राहकाला अनपेक्षित अशा पण हव्याहव्याशा वाटणाऱ्या सेवा, सबलती किंवा वस्तु देणे हे आज औद्योगिक संस्थांचे घेय झाले आहे. आमच्या शैक्षणिक संस्थांमध्येही हेच लहायला हवे. मग आमचे ग्राहक कोण हे आम्ही जाणते पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही Customer Delight सतत कसा निर्याण करता येईल हे विषय ले पाहिजे. अर्थातच शैक्षणिक क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्राहून भिन्न आहे, येथे ग्राहकाला आनंद जसा द्यायचा आहे तसाच त्या ग्राहकात (उदा. विद्यार्थी) बदलही करावयाचा आहे. हे लक्षात येऊन Customer Delight च्या दृष्टीने वाटचाल करणे.

- पुढे येणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सर्वोत्तमोंडेण्यासाठी व जगाच्या शैक्षणिक बाजारपेटा काढीज करण्यासाठी, महाविद्यालयांचे, (विश्वविद्यालयांचेही) व्यवस्थापन सक्षम करणे. उदा. शैक्षणिक कार्यक्रमांच्या विपणन खर्चावर अंकुरा ठेवणे व तो कमी करणे, नववे अभ्यासक्रम व नवव्याया योजना आखणे, मानवी साधनसंपर्तीचा उपयोग व विकास करून घेणे आणि ज्याला Corporate Planning and Long Range Planning म्हणता येईल असे दीर्घकालीन सर्वसमावेशक नियोजन करणे. आपली सामर्थ्यस्थाने ओळखून (SWOT Analysis) नव्यानव्या संघांचा महाविद्यालयाच्या विकासाकारीता उपयोग करणे इ.

२. आमच्या प्राध्यापकांनी व महाविद्यालयान सेवकवर्गानी नवीन बदलांना सामोरे जाऊन "विद्यार्थी आल्हाद" व विद्यार्थिहित वाढीस लावण्यासाठी योग्य पावले उचलली

पाहिजेत. उदा. प्राध्यापकांनी विद्यार्थीसाठी आपल्या व्यासांगातून, चारित्र्यातून आणि कौशल्यातून नवे आदर्श निर्माण केले पाहिजेत आणि त्याच वेळी विद्यार्थीना एक समर्थ सुजाण समाजघटक म्हणून उभे राहायला मदत केली पाहिजे. सेवाबाबी झाले पाहिजे. आपले विद्यार्थी ही आपली पोटची मुले आहेत अशा भावनेने त्यांना घडवले पाहिजे.

३. समाजधुरीणांनी, शिक्षकांनी, शासनकर्त्यांनी महाविद्यालयांना, विश्वविद्यापीठांना शैक्षणिक स्वातंत्र्य दिले पाहिजे. अगदी अशी महाविद्यालये, विद्यापीठे त्यांच्यावर आर्थिक पाठबळासाठी अवलंबून असली ती.

अर्धातच शैक्षणिक संस्था व विशेषत: प्राध्यापकर्ग हांनी आपली महाविद्यालये आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होतील, इतरांवर पैशासाठी अवलंबून नसतील असे पाहिले पाहिजे. त्यासाठी पैसा व उत्पन्न वाढविश्याच्या दृष्टीने नववे मार्ग शोधले पाहिजेत, चोखाळे पाहिजेत.

४. पुढील वीसपंचवीस वर्षांत येणाऱ्या बदलांचा विचार करून शैक्षणिक घोरणे, गुंतवणूक व बदल आखले पाहिजेत. त्याचबरोबर आपण वैश्विक बाजाराचे (Global Market) एक घटक आहोत हे मान्य करून अशा आंतरराष्ट्रीय स्पर्षेत उत्तरण्यासाठी, जिकण्यासाठी सतत सर्वकं सहिले पाहिजे, तयार असले पाहिजे.

५. शेवटी, कुठलीही संस्था, व्यक्ती वा उद्योगसंस्था एकूण समाजाच्या उपयोगी असेल तरच ती टिकून राहते. हा दृष्टीने अशांचे पोषण समाज करतो. म्हणून शिक्षणसंस्था, शिक्षक इत्यादीनी समाजाला भारभूत वा आमदायक न होता समाजोपयोगी, समाजाला हवेहवेसे वाटेल असे होण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.

वरील सर्व विचार ढोबळ रूपरेखा दाखविणारे आहेत. ते बरोबर किती, उपयुक्त किती हे पारखून घ्यावे लागेल, आणि त्यापु माणे पुढची वाटचाल पूर्ण आराखडाप्रमाणे, योजनेप्रमाणे ठरवून करावी लागेल.

महाविद्यालयीन व विद्यापीठातील शिक्षणाचा नव्याने अंतर्मुख होऊन तातडीने विचार करायला हवा एवढेच सांगावेसे वाटते.

• • •

विद्याप्रसारक मंडळाच्या शैक्षणिक कार्यास

शुभेच्छा !



श्री. झानेश्वर सावंता यादव

एन.एम.एम. हौ. सोसायटी,

३३५/१३, कलवा, जि. ठाणे.

With Best Compliments

From



Abraham Verghese

C/14, Gurupushya
D.P. Road, Mulund (W),
Mumbai

प्रा. मोहन पाटक

शैक्षणिक वर्ष नेमेचि येतो पावसाळ्याप्रमाणे नियमित सुरु झाले. महाविद्यालयांच्या परिसरात तरुण वेहव्यांची, नव्या चैतन्याची गर्दीही आकार घेऊ लागली. मित्रमैत्रिणीचे घोळके तयार व्हायला लागले, रिसेस मध्ये ऑफ पिरिएडसना होणारी कॅटीनमधील गर्दी वाढायला लागली.

याच दरम्यान आमच्या परिसरातील रस्त्यांच्या आजूबाजूच्या जागेत हिरवळी लावल्या गेल्या. गेल्या महिन्यात मागच्या बाजूस झालेल्या वृक्षारोपणात लागलेली झाडे, यावर्षी एक औंगटला लावलेली झाडे आपल्या फुलांनी आमच्या आसपास सजू लागली. या झाडांची वाढती स्वने परिसरास अधिक निसर्गारम्य बनविण्यास सज्ज झाली. गेल्या महिन्यात वृक्षारोपण झाले. त्याचा वृत्तांत औंगटूच्या अकात आला आहे. परतु यावेळी छायाचिन्ह उपलब्ध झाले नव्हते ते या अंकात देत आहोत.



महाविद्यालय परिसरात फ्रेंडशिप डे ची घमालही एक दिवस विद्यार्थ्यांनी अनुभवली. प्रत्येकाच्या हातावर फ्रेंडशिप रिबन्स, त्या रिबन्सवर लिहिलेली नावे, हातांतोंडावर लिहिलेली मित्रमैत्रिणीची नावे पाहून, जमाना घदल गया हे याची साक्ष पटत होती.

इंटरनेट - एक उपमुक्त कार्यशाळा

एक औंगटू हा विद्याप्रसारक मंडळाचा वर्षापन दिन, विद्याप्रसारक मंडळ काळावरोबर चालणारी संस्था

आहे. त्यामुळे या वर्षी या वर्षापनाच्या दिवशी प्रगत अभ्यास केंद्राच्यावतीने 'इंटरनेट' या तंत्रयुगातील अद्यायावत संकल्पने संबंधीची कार्यशाळा थोरले बाजीराव पेशवे सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेची मुक्तवात प्रगत अभ्यास केंद्र संस्थेचे मानद संचालक व वांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सौ. जी. पाटील यांनी केलेल्या स्वागतपर भाषणाने झाली. डॉ. मनोहर न्यायते यांनी श्री. निनाद प्रधान यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. श्री. वि. करंदीकर, कार्यवाहा, श्री. अ. धो. ठिरू व इतर पदाधिकारी, महाविद्यालय परिसरातील प्राचार्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. विजय बेडेकर यांचे वहूमूळ्य मार्गदर्शन कार्यशाळेस लाभले.

या कार्यशाळेमध्ये श्री. निनादप्रधान यांनी सायबर शॉपी, संगणकीकरण इ. बाबी अतिशय सोया भाषेत स्पष्ट करून सांगितल्या. इंटरनेटवरून जगातील कोणतीही माहिती कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकते याचे प्रात्यक्षिक पदद्यावर त्यांनी दाखविले. त्या दिवशीचा टाइम्सचा अंक, अमेरिकन क्लाइट हाऊस, ब्रिटिश म्युझियम इ. काही विषयांची माहिती आपल्यापर्यंत करी घेऊ शकते याचे त्यांनी दाखविलेले प्रात्यक्षिक उद्बोधक होते. तुसऱ्या सप्ताहात इंटरनेटवर ही संकल्पना व एका संगणकाला दुसऱ्यामार्फत माहिती मिळण्याची यंत्रणा यांचेही प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. डॉ. विजय बेडेकर यांनी इंटरनेट आपल्या परिसरात येण्यासंबंधीचा विचार मांडून त्याची गरज म्हणून केली. या कार्यशाळेमुळे नवीन तंत्रज्ञानाच्या वाढत्या कक्षांशी परिचय होण्याची सुनसंपत्ती मिळाली.

व्यवस्थापन विभाग

विद्याप्रसारक मंडळाच्या व्यवस्थापन अध्ययन संस्थेमध्ये प्रतिवर्षी ५ औंगटूरोजी मंडळाचे माजी कर्तृत्ववान कार्याध्यक्ष यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम होतो, व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ मंडळींची अनेक व्याख्याने या निमित्ताने

आजवर आयोजित करण्यात आलेली आहेत. या वर्षी उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे चैतन्य (Dynamics of Business Leadership) या विषयावर जे. के. हेलेन कर्टिस लिमिटेड चे कार्यकारी संचालक श्री. नानुभाई मेहता यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्यवस्थापक व नेता यांमध्ये फरक असल्याचे सांगून श्री. मेहता महणाले, “हाती पेतलेले काम व्यवस्थापक उतम रीतीने करून दाखवितो, तर नेता प्रतिभावंत, द्रष्टा व नव्या क्षितिजांचा वेप घेणारा सर्जक असतो. नेता सतेचा मोठ्या कौशल्याने वापर करतो आणि अनुयायांना संपूर्ण शक्तीनिशी काम करण्याची स्फूर्ती देतो. तो संघटनेत चैतन्य व वेगळी संस्कृती निर्माण करतो. संकटाशी दुंगून संस्थेचे रक्षण व संवर्धन करतो आणि स्वतःची प्रतिमा उन्नवल ठेवतो.”

श्री. नानुभाई मेहता यांच्या हस्ते १६-१७ मधील विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके वितरित करण्यात आली. मंडळाचे व समारंभाचे अध्यक्ष डॉ. वा. ना. बेडेकर यांनी कै. गुणाकर जोशी यांच्या प्रतिमेस पुण्यहारथालून श्रद्धांजली वाहिली. आजचा कार्यक्रम ही कै. गुणाकर जोशी यांना एक आगळी वेगळी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. श्री. वि. करंदीकर यांनी कै. जोशीच्या कार्याची ओळख करून दिली.

व्यवस्थापन संस्थेचे संचालक श्री. भालचंद दाते यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संस्थेच्या वाढत्या कार्यक्षेत्राचा परिचय करून दिला. संस्थेच्या गौप्यमहोत्सवी वर्षात एम.बी.ए. व एम.एम.एस. हे पदब्युत्तर अभ्यासक्रम सुरुकरण्याची संस्थेची आकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता शासकीय मंड़ुरीची आम्ही वाट पाहत आहोत असेही ते महणाले, “शैक्षणिक संस्था व उद्योग क्षेत्र यात समन्वय असणे उभयतांच्या हिताचे आहे त्यामुळे उद्योग क्षेत्राने आमच्या संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करावा असे मी आव्हान करतो” असे श्री. दाते महणाले.

सर्व डॉ. बी.एम. विद्यार्थ्यांत सर्वांग्रहम आल्यावहल कू. प्रीती गुजरे या विद्यार्थ्यांनी खास पारितोषिक डेऊन सत्कार केला गेला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कार्यक्रमास मंडळाचे सभासद, विद्यार्थी,

शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिन सोहोळा

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाला एक विशेष महत्त्व होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला ५० वर्ष झाली. त्यानिमित्तानेच विद्याप्रसारक मंडळाच्या इंग्रजीवर मराठी शाळांनी एक प्रतिष्ठणे घ्यजवंदनाच्या समारंभाचे आयोजन केले. माध्यमिक शाळेच्या नव्या इमारतीवरील गच्छीत झालेल्या या समारंभाचे खास वैशिष्ट्य महणजे नेहमीप्रमाणे हा उत्सव १५. ३० ऑगस्टला सकाळी न होता, स्वातंत्र्य मिळाले त्या क्षणाची भावोत्कट आठवण महणून १४. ३० ऑगस्टला मध्यरात्री बरोबर १.२ वाजता संपन्न झाला.

मंडळाचे अध्यक्ष डॉ. वा.ना. बेडेकर यांनी घजारोहण केल्यावरोबर टाळ्यांच्या गजरात असंख्य विद्यार्थी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी त्या ४७ च्या अनुभवातील धरार कल्याने अनुभवला. जन गण मन चालू झाले. पार्श्वभूमीवर फटाक्यांची आतशावाजी शहरात चालली होती. जन गण मन नंतर अनंदीवाई जोशी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकीत्या घ्यजगीत सादर केले. डॉक्टर वा.ना. बेडेकरांनी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा वाचून दाखवली व विद्यार्थ्यांनी त्यांच्यापाठोपाठ प्रतिज्ञा पेतली. माध्यमिक शाळेचे हस्तलिखित श्री. कुलकर्णी यांच्या संपादनाखाली तयार करण्यात आले, तर प्रभारी मुख्याध्यापिका शुभागी गोहाड यांच्या संपादनाखाली भित्तिपत्रिका बनविण्यात आली होती. या दोहोर्चे डॉक्टरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माध्यमिक शाळेतील शिष्यांका सी. अंबेडकर बाईंनी केलेल्या कविता केळकर बाईंनी वाचून दाखविल्या.

मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार डॉ. वा.ना. बेडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जे.आर. गवई यांनी केले. सौ. वीणा जोशी यांनी सादर केलेल्या मुम्पुर अशा आवाजातील व मूळ घालीतील वडे मात्रम् ने समीरंभाची सांगता झाली.

महाविद्यालयांच्या परिसरातील घ्यजवंदन नेहमीप्रमाणे १५. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात आले. या प्रसंगी परिसरातील सर्व महाविद्यालयांचे शिक्षक,

शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वर्षीच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनाचे विशेष जागवलेले वैशिष्ट्य महाजे विद्यार्थ्यांची प्रबंध उपस्थिती, ५० वे वर्ष असल्यामुळे राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांचे रीज इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची व्यवस्था ठेवली व अध्यक्षांना मानवंदना दिली. प्रा. मोर्झेस कोलेट व प्रा. सौ. पंडित यांनी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. कला वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक असे दोन कार्यक्रम सादर केले, एक गीताचा, तर दुसरा नाट्यदर्शनाचा. नाट्यदर्शनात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान करणाऱ्या महान देशभक्तांचे सुरेख जीवनदर्शन, देशभक्तिपर चित्रपटांतच्या आधारे करण्यात आले होते. या कार्यक्रमांस प्रा. कु. रूपाली वाळुंजकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. प्रमुख नियेदकाची भूमिका कु. अर्चना पैठणकर हिने केली होती.

१ आंगण

१ आंगण या दिवशी ठाण्यातील महाविद्यालयांनी प्रभातफेरीचे आयोजन केले होते. प्रभातफेरीत कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्यील ३२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. परिसरातून या प्रभातफेरीची सुरुवात करण्यात आली. ठाणे शहरातून सर्व प्रमुख मार्गीमधून गेलेल्या या प्रभातफेरीस बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवायोजनेचे प्रमुख प्रा. डॉ. उल्हास पंडित व कलावाणिज्य महाविद्यालयाचे सेवायोजना प्रमुख प्रा. स. भ. भिडे यांचे मार्गदर्शन लाभले होते. या प्रभातफेरीम प्रा. राठोड, प्रा. प्रकाश माळी, प्रा. सौ. मांपरमकर, प्रा. श्रीमती देशपांडे, प्रा. टोकेकर, प्रा. कु. वाळुंजकर या

शिक्षिकांनी सहभागासह विशेष सहाय्य केले होते.

प्रभातफेरीसाठी देशभक्तांची वित्रे असल्यारे व देशभक्तिपर घोषणा लिहिलेले फलक विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन तयार केले होते.

सांजवेळ झाली वाई, दिवा लावू आता

डॉ. बेडेकर विद्यामंदिराच्या पूर्वप्रार्थकिक विभागात संस्कारांची, संस्कृतीची जपणूक करणारे कार्यक्रम नेहमीच होतात. आपांढी एकादशी, गोपाळकाळा, राखी पौर्णिमा अशा सांस्कृतिक सणातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडविले जातात.

याही वर्षी दीपपूजनाचा हृष्य असा कार्यक्रम संपन्न झाला. दोन्ही पूर्वप्रार्थकिक विभागाच्या शिक्षिकांचा कार्यक्रमात सहभाग होता. लहानमोठे विविध आकारांचे दिवे जमवून धाटामाटात दिल्यांची पूजा मुलांनी केली. दिल्यांवरीत विविध गाणी मुलांनी महटती.



नागपंचमीच्या दिवशी मातीचे मोठे वारूळ बनवून त्यात मातीचे नाग बसविण्यात आले होते. धूपधूप गंगाक्षतासंह पूजा करण्यात आली. ओटी मुले नदून धून या कार्यक्रमास आली होती. शिर्मा, फुगडी असे खेळही खेळण्यात आले.

कलावाणिज्य महाविद्यालय

आमच्या परिसरातील कलावाणिज्य महाविद्यालयातील अनेक घडामोळी परामर्श घेण्यासारख्या आहेत. एक तर स्पर्धाचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांत भोग घेण्याची स्पर्धा चाललेली असते. या स्पर्धाचा



तपशीलवार वृत्तांत हे सेणन करेपर्यंत आला नाही. परंतु खीन्द्र मांजरेकरचे यश मात्र समजले.

पुरोगामी महिला संघटनेने स्वातंत्र्याच्या मुवर्णमहोत्सवा निमित्ताने आयोजितकेलेल्या निवंधस्पर्षेस आमच्या महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. विविध महाविद्यालयांमधून या स्पर्षेसाठी २५० निवंध आले होते. मराठी व इंग्रजी अशा दोन गटांत झालेल्या या स्पर्षेत मराठी गटातील प्रथम पारितोषिक (प्रमाणपत्र व चयक) खीन्द्र मांजरेकर या जोशी महाविद्यालयात द्वितीय वर्ष वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भिळाले. श्री. मुनील राय यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्षेचा पारितोषिक वितरण समारंभतीन झोंगाश्रेणी यांनी संपन्न झाला.

गणेश खाराडेची मुलायत



मुंबईच्या महानगर या सांजदीनिकात कला वाणिज्य महाविद्यालयातील एक घडपडणारा, औफेट व्यक्तिमत्त्वाचा आदर्श विद्यार्थी गणेश खाराडे याची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. आठवड्याची मुलाखत या सदरात दि. २७ ऑगस्टच्या अंकात त्याची ही मुलाखत आली आहे. गणेश एफ.वाय.बी.ए. या वर्गात शिकत असून वक्तव्य, कथाकल्यन, वादविवाद, अभिनय, निवंध अशा अनेक क्षेत्रांत त्याला रस आहे. या क्षेत्रांमध्ये विविध पारितोषिके त्याने मिळविली आहेत. गणेशाचे अभिनंदन!

नेतृत्वशिविरे

ताण्यातील सर्व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकंगांनी ठाणे शहर स्वरूप, सुंदर, हिरवेगर करण्यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम हाती घ्यायचे ठविले आहे व त्याची तयारी चालू आहे. त्या दृष्टीने हरियाली,

पारसिक जनता सहकारी बैंक, रोटरी क्लब्जसारख्या स्वयंसेवकांनी मे महिन्यापासून झाडांचे वी गोळा करणे, आंद्रा, कणस, गुलमोहर, लिपिसिर्डीया आदी झाडांचे वी लावणे, नंतर निरनिराळ्या प्रकारची झाडे टिकुजी नी वाढीजवळ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हदीत हरियाली या संस्थेच्या मदतीने लावणे, तलाव बांधणे, पाणी अडविणे अशी कामे हाती घेतली आहेत. पारसिकच्या टेकडीवरही झाडे लावणे, तण काढणे अशी सोपी कामे स्वयंसेवक करीत आहेत. दि. १२ जुलै १९९७ व पुन्हा दि. २४ व २५ ऑगस्ट १९९७ रोजी ठाणे चिवांडीतील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांसाठी नेतृत्वशिविरे घेतली गेली. पहिल्या शिविराचे संचालन झानसापना महाविद्यालयाचे प्रा. स्वोल्मुं हांगी केले, तर दुसऱ्या शिविराचे संचालन जोशी बेडेकर महाविद्यालयाचे प्रा. प. भ. भिडे यांनी केले.

शांतता दिन

६. ऑगस्ट हा दिवस जगभर शांततादिन महून पाळण्यात येतो. तिरोशिमा नागासाकी येदील संहाराच्या आठवड्यांने धरकाकाप उडविणारा हा दिवस, कलाकारिज्ञ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या निमित्ताने प्रा. सौ. दीर्घित योंचे व्याख्यान आयोजित केले.

सांस्कृतिक स्पर्श

दिनांक १५ ऑगस्ट १९९७ पासून मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयातील सांस्कृतिक स्पर्शाना प्रारंभ झाला. महाविद्यालयाने निवंधस्पर्श, समझूहीतस्पर्श, गीतायान, चिरकला, पोस्टरमेचिंग, शास्त्रीय वाळासंगीत, नाटकले (Skit), एकांकिका अशा विविध स्पर्शांत भाग घेतला.

पुरोगामी महिला संघटना, ठाणे यांच्या वर्तीने आयोजित निवंधस्पर्शेत मराठी विभागात द्वितीय वर्ष कला शाखेच्या कुमार मांजरेकर यास प्रथम पारितोषिक मिळाले. तृतीय कला शाखेच्या केतनकुमार भोसले याला मराठी व इंग्रजी या दोनही विभागांत उतेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्वरूप महाविद्यालय, भांडुप तरफे आयोजित आंतरमहाविद्यालयातील स्पर्शात प्रश्नमंजुशा (Quiz) स्पर्शप्रथमवर्ष वाणिज्य शाखेच्या गटाला द्वितीय पारितोषिक मिळाले.

तसेच पोस्टरमेकिंग स्पॉर्ट रेशमा श्रीमणी व विभा सावंत या द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

यूथ कन्फ्यून्शन प्रोग्राम

'यूथ कन्फ्यून्शन' प्रोग्राम दि. १६ व १७ ऑगस्ट १९९७ अंपेरी (पूर्व) या ठिकाणी पार पडला. हा प्रोग्राम पर्मक्षेत्र (महाकाली केळ्या) या ठिकाणी घेण्यात आला होता. मुंबईमधील बन्याच नामवंत कॉलेजांमधील विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते. तेथे 'उक्कट' माहितीपर, झानपर कार्यक्रम पार पडले. जोशी-बेडेकर महाविद्यालयाचेही ८० विद्यार्थी त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्या दोन दिवसांत जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यविद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्कृष्ट सहभाग दाखविला. राशी कैप कायर या कार्यक्रमात, बसविलेल्या नाटिकेत प्रथम क्रमांक मिळविला तर, विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला सहभाग दाखवून मुलींच्या ग्रूपमध्ये अग्रक्रम मिळविला. मुलांनी वसविलेल्या नाटिकेचे शीर्षक होते 'अहिंसा', याच वरोवर 'प्रश्नमंच' या कार्यक्रमातही जोशी बेडेकरच्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी प्रायोग्य संपादन केले. त्यांची नावे गणेश खाराडे, वैभव देसाई, संवेदा बाजपेय, सीमा काजले इत्यादी. झानपर मनोरंजनात्मक कार्यक्रमावरोबरच समाजसेवेत सुदूरा जोशी बेडेकरचे विद्यार्थी अप्रेसर राहिले आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभारपर भाषण जोशी-बेडेकरचा विद्यार्थी गणेश खाराडे याने केले व ते भाषण चौफेरठाले आणि त्या भाषणाने कॉलेजच्या नावाचा चांगलाच ठसा उमटविला. या कार्यक्रमाने मानसिक व नव्हे तर शारीरिकही पोषण झाले. तेहा अशा प्रकारच्या चौफेर कार्यक्रमांना पाठविल्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, विद्यार्थ्यांना संघी द्यावी ही विनंती.

बांदोडकर विज्ञान महाविद्यालय

मागच्या महिन्यातील परिसरवारातील लिहू होईपर्यंत प्रा. नामदेव मांडगे यांचे छायाचित्र हाती आले नव्हते. प्रा. मांडगे विद्यापीठाच्या विद्यार्थीकल्याण विभागाचे संचालक महणून गेल्यावर चर्चांगेटे देखे त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांची विद्यापीठाने कॉलेली नेमणूक अतिशय योग्य आहे, कारण समाजसेवेची त्यांना आवडली

आहे, आणि मोठा अनुभव आहे. १९८९ पासून ते राष्ट्रीय सेवायोजना समितीवर काम पहात आहेत. अनेक प्रकारच्या परियटा, कार्यशाळा यांना उपस्थित राहून त्यांनी सामाजिक, पर्यावरणीय व विद्यार्थीविकासाचा अभ्यास केला आहे. ठाणे जिल्हा पर्यावरण वाहिनी व आमच्या महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना समिती यांच्या संयुक्त विद्युमाने झालेली पर्यावरणविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात प्रा. मांडगे यांचा मोठा वाटा होता. तसेच अलिकडेच ठाणे जिल्हापिकारी श्री. उज्ज्वल उके यांनी आयोजित केलेली 'ठाणे मुंद्र ठाणे' या विषयावरील कार्यशाळाही प्रा. मांडगे यांच्या प्रयत्नांनी व पुढाकाराने संपन्न झाली.



प्रा. मांडगे यांचे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात प्रा. मांडगे ८१ सालापासून असून पहिली ५-६ वर्षे ते कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्याते होते.

अपणा बाफलेकर यश

आमच्या महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र) या वर्गात शिकाणाऱ्या कु. अपणा बाफलेकर हिंदी नागपूर विद्यापीठातर्फ 'एझन' या विषयावरील चित्रकला शिविरासाठी निवड करण्यात आली. मुंबई विद्यापीठ क्षेत्रामधील फक्त पाच विद्यार्थींची निवड झाली आहे. त्यात अपणा आहे. सदर शिविर २८ ते ३० ऑगस्ट या दरम्यान नागपूर विद्यापीठात संपन्न होणार आहे.

मनाली वाघ - विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

गतवर्षी झालेत्या पदवी परीक्षेत संख्याशास्त्र या विषयात ८०० फैकी ६७५ गुण मिळवणारी मनाली सुरेश वाघ ही विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयातून प्रथम आली होती.



१५ आँगण रोजी विद्यापीठात बी.एम.सी. च्या गुणवत्ता यादीत आल्याबद्दल उपकुलगुरु सौ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गुणवत्ता यादीत ती सहावी आली आहे. या गौरव समाख्याम प्राचार्य सी.जी. पाटील, मनालीचे आईवडील उपस्थित होते. प्राचार्य पाटील सरांनीही गुणवत्ता यादीत नव आल्याबद्दल तिचे विशेष अभिनंदन केले आहे.

कै. भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी

आमच्या महाविद्यालयाचे देणगीदार कै. दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर यांचा १२ आँगण हा मृत्युदिन असतो. त्या निमित्ताने बांदोडकरांच्या प्रतिमेस पुण्यहार यालून प्राचार्य सी.जी. पाटील यांनी महाविद्यालयातून विनम्र श्रद्धांजली वाहिली.

डॉ. बेडेकर विद्यामंदिर - पूर्व प्राथमिक विभाग

श्रावण महिना आला की सणांची नुसती घांदल मुऱ होते. नागपंचमी, श्रावणी शुक्रवार, स्वातंत्र्यदिन, नाराजीपार्जिंगा, गोपाळकाला, असे हे सण महणजेच आपल्या संस्कृतीची जपणूक करून संस्कार करणारे सण आहेत.

असे हे सण मुऱ झाले की महणावेसे वाटते -

आला श्रावण महिना । सणांची ग झाली दाटी
गोडुधोड जेवण नी । शाळेला ग मिळे मुऱी ॥१॥
सान धोर आनंदती । सणामाझी ग रंगती
योपरी सण वाई । धाटामाटात सजती ॥२॥

असे हे आपले धर्म, संस्कार, संस्कृती जपणारे सण आपल्या शाळेत म्हणजेच डॉ. बेडेकर विद्यामंदिरामध्ये दरवर्षीप्रिमाणे या वर्षीही धाटामाटात साजरे झाले.



दहीहंडी महणजेच गोपाळकाला तर 'गोविंदा' रे गोपाळा' च्या गजरात अगदी दणक्यात साजरा झाला. हा दिवशी सर्व बालगोपाल नदून सज्जन छान छान नवीन कपड्यांत आले होते. यालकांनीही काही मुलांना हीसेने रापाळ्या पोषाखात सज्जवून आणले होते. वर्गात दोरीने उंच हंडी बांधण्यात आली. वर्गंरंगीबोरंगी पताका व दिरमिळ्यांनी सजवला. हंडीत छान खाऊ, काला भरण्यात आला. दोरीला पाने, फुगे, केळी, कांकडी, फुले यांनी सजविले होते. हंडीला हार बांधला. हंडीबोवती सर्व गोपयोर्पीनी केर भरला. वाईनी सांगितल्या प्रभामणे टिप्पीच्या तालावर गोलावर फिरत गाणी महटली. वाकीची सर्व मुले ही गोल बसून गायण्याच्या तालावर टाळ्या वाजवत होती. हंडीची ४-५ गाणी महणून झाल्यावर गोपांना एकावर एक चढवून त्यावर श्रीकृष्णाला उभे केले व नंतर त्याने हंडी फोडली त्यावेळी सर्वांच्या अंगावर पाणी उडवण्यात आले. हंडीतला खाऊ मुलांनी प्रसाद महणून गोळा करून खाल्ला नंतर छोऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीनुन चुरमुरे, लाघा, गोळ्या, विस्किटे असा खाऊ मुलांना देण्यात आला.

गोविंद रे गोपाळाच्या सोहळ्यात मुले अगदी रंगन गेली होती. सर्वांचे फोटोही काढण्यात आले. अशा रुक्क्यांकमात दोन्ही विभागाच्या सर्व शिक्षकांनी उत्सुकूरपणे भाग घेऊन हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडला.

• • •

वाढत्या खर्चाला हवे वाढते उत्पन्न
आमच्याकडे ठेव ठेवून व्हा सम्पन्न

आकर्षक व्याज दर

95%

मुदत ठेव

| ठेवीची मुदत | व्याज दर |
|----------------------------|----------|
| ३० दिवस ते १ वर्ष | ८.५% |
| १ वर्षावरील ते २ वर्षावरीत | १५% |
| २ वर्षावरील | १४% |

पुनर्मुदतवणूक ठेव योजना

| ठेवीची मुदत | लाभ |
|-------------|--------|
| १२ महिने | ८.७९% |
| २४ महिने | १५.१३% |
| ३६ महिने | १५.०८% |
| ४८ महिने | १८.३५% |
| ६० महिने | ३९.८०% |

त्वरित व तत्पर सेवेसाठी 'भारत ध्वनी' व 'भारत मुद्रा' योजनांचा लाभ घ्या.



(TELE BANKING)



(BTM)

अधिक माहितीसाठी नजिकच्या शाखेत संपर्क साधा.



भारत सहकारी बँक टिमिटेड,
‘शततारका’, याजीप्रभु देशपांडे मार्ग, विष्णुनगर, ठाणे-४०० ६०२.
दूरध्वनी: ५४२९४३२९३३, ५३३५२३७, ५३४६२६७, ५४२९४३१